



१ खपित्र
२ बिलयंत्र
३ धातुरंधा यंत्र




2



3

शंकर गोपाल पिटे



यंत्रकाम भाग १ ते ३ पैकी
भाग १ ला

साहित्य आणि संस्कृति मंडळाची
काही तांत्रिक तथा वैज्ञानिक प्रकाशने

- आरोग्य आणि आहारशास्त्र
— प्रा. शान्ता केलकर
- रेडिओ दुरुस्ती
— श्री. श्री. वि. सोहोनी
- रेडिओ : रचना आणि कार्य
— श्री. श्री. वि. सोहोनी
- वैज्ञानिक पारिभाषिक संशाकोश
— प्रा. गो. रा. परांजपे
- मधुमेह
— डॉ. म. ग. गोगटे
- कातन यंत्राचे अंतरंग
— श्री. श. गो. भिंडे
- रेकॉर्ड प्लेअर
— श्री. श्री. वि. सोहोनी
- अंतरीक्ष दर्शन
— श्री. व्य. ग. गोखले
- अणुयुग
— श्री. वि. व्य. आठवले
- मराठी विश्वकोश खंड १८
परिभाषा संग्रह
— प्रमुख संपादक,
तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी





प्रंग.
१९६

यंत्रकाम [भाग-१]

लेखक

शंकर गोपाळ भिडे



महाराष्ट्र राज्य
साहित्य आणि संस्कृति मंडळ

⑩ सचिव,

महाराष्ट्र राज्य

साहित्य आणि संस्कृति मंडळ,

सचिवालय, मुंबई, क. ४०००३२



प्रकाशक,

सचिव

महाराष्ट्र राज्य

साहित्य आणि संस्कृति मंडळ,

सचिवालय, मुंबई, क. ४०००३२



मुद्रक,

ज्ञानमुद्रा

C-३९, रॉयल इंडस्ट्रीयल इस्टेट

वडाळा, मुंबई, ४०००३१



सजावट,

गांगल स्टुडिओ,

विसनजी पार्क, नायगाव क्रॉस रोड,

दादर, मुंबई ४०००१४



प्रथमावृत्ती,

सप्टेंबर १९७५, शके १८९७



मूल्य ९-५०

फोडिले भांडार धन्याचा हां माळ ।
मी तव हमाल भारवाही ॥

—तुकाराम



श्रेय नामावली

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, मुंबई

प्रा. डॉ. पु. का. केलकर

माजी संचालक,

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई—७६

प्रा. डॉ. व. सं. चित्तवाडगी,

वैमानिक अभियांत्रिकी मंडळ,

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई—७६.

प्रा. डॉ. य. ना. बापट,

वैमानिक अभियांत्रिकी मंडळ,

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई—७६.

श्री. द. स. उदास, ठाणे,

श्री. सु. रा. शिंदे, ठाणे,

श्री. के. पी. राधवन,

श्री. सूर्यकांत राणे,

श्री. रघुनाथ उर्फ बुवा शिंके,

सौ. पद्मजा भिडे, तसेच,

इतर असंख्य मित्रकर्मास.....

नि वे द न

आधुनिक शास्त्रे, ज्ञानविज्ञाने, तंत्र आणि अभियांत्रिकी इत्यादी क्षेत्रांत त्याच-प्रमाणे मारतीय प्राचीन संस्कृती, इतिहास, कला इत्यादी विषयांत मराठी भाषेला विद्यापीठाच्या स्तरावर ज्ञानदान करण्याचे सामर्थ्य याचे हा मुख्य उद्देश लक्षात घेऊन साहित्य-संस्कृती मंडळाने वाढाय निर्मितीचा विविध कार्यक्रम हाती घेतला आहे. मराठी विश्वकोश, मराठी भाषेचा महाकोश, वाडमयकोश, विज्ञानमाला, भाषांतर माला, आंतरमारती-विश्वमारती, महाराष्ट्रेतिहास इत्यादि योजना या कार्यक्रमात अंतर्भूत केल्या आहेत.

२. मराठी भाषेला विद्यापीठीय भाषेचे प्रगल्म स्वरूप व दर्जा येण्याकरिता मराठीत विज्ञान, तत्त्वज्ञान, सामाजिकशास्त्रे आणि तंत्रविज्ञान या विषयांवरील संशोधनात्मक व अद्यावत माहितीने युक्त अशा ग्रंथांची रचना मोठ्या प्रमाणावर होण्याची आवश्यकता आहे. शिखणाच्या प्रसाराने मराठी भाषेचा विकास होईल ही गोष्ट निर्विवादच आहे. पण मराठी भाषेचा विकास होण्यास आणखीही एक साधन आहे आणि ते साधन म्हणजे मराठी भाषेत निर्माण होणारे उत्कृष्ट वाडमय हे होय. जीवनाच्या भाषेतच ज्ञान व संस्कृती यांचे अधिष्ठान तयार व्हावे लागते. जोपर्यंत माणसे परकीय भाषेच्याच आश्रयाने शिक्षण घेतात, कामे करतात व विचार व्यक्त करतात तोपर्यंत शिक्षण सकस बनत नाही, संशोधनाला परावरलंबित रहाते व विचाराला अस्सलपणा येत नाही. एवढेच नव्हे तर वेगाने वाढणाऱ्या ज्ञानविज्ञानापासून सर्वसामान्य माणसे वंचित रहातात.

३. वरील विषयांवर केवळ पारिमाणाकोश अथवा पाठ्यपुस्तके प्रकाशित करून विद्यापीठीय स्तरावर अशा प्रकारचे स्वरूप व दर्जा मराठी भाषेला प्राप्त होणार नाही. सर्वसामान्य सुशिक्षितांपासून तो प्रजावंत पंडितांपर्यंत मान्य होतील अशा ग्रंथांची रचना व्हावयास पाहिजे. मराठी भाषेत किंवा अन्य मारतीय माषांमध्ये विज्ञान, सामाजिक शास्त्रे व तंत्रविज्ञान या विषयांचे प्रतिपादन करावयास उपयुक्त अशा परिमाणासूची किंवा परिमाणा कोश तयार होत आहेत. पश्चिमी भाषांना अशा प्रकारच्या कोशांची गरज नसते. याचे कारण उघड आहे. पश्चिमी भाषांत ज्या विद्यांचा संग्रह केलेला असतो. त्या विद्यांची परिमाणा सतत वापराने रुढ झालेली असते. त्या शब्दांचे अर्थ त्यांच्या उच्चारावरोवर वा वाचनावरोवर वाचकांच्या लक्षात

येतात, निदान त्या त्या विषयांतील जिज्ञासूना तरी ते माहीत असतात. अशी स्थिती मराठी किंवा अन्य भारतीय भाषांची नाही. परिमाणा किंवा शब्द यांचा प्रतिपादनाच्या ओघात समर्पकपणे वारंवार प्रतिष्ठित लेखांत व ग्रंथात उपयोग केल्याने अर्थं व्यक्त करण्याची त्यात शक्ती येते. अशातहेने उपयोगात न आलेले शब्द केवळ कोशात पडून राहिल्याने अवैश्य राहतात. म्हणून मराठीला आधुनिक ज्ञानविज्ञानांची भाषा वनविष्याकरिता शासन, विद्यापीठे, प्रकाशनसंस्था व त्या त्या विषयांचे कुशल लेखक यांनी मराठी भाषेत ग्रंथरचना करणे आवश्यक आहे.

४. वरील उद्देश घ्यानात ठेवून मंडळाने जो बढूविध वाडमयीन कायंक्रम आखला आहे त्यातील पहिली पायरी म्हणून सामान्य सुशिक्षित वाचकवर्गाकरिता, इंग्रजी न येणाऱ्या कुशल कामगाराकरिता व पदवी/पदविका घेतलेल्या अभियंत्याकरिता मुवोध भाषेत लिहिलेली विज्ञान व तंत्रविषयक पुस्तके प्रकाशित करून स्वल्प किंमतीत देण्याची व्यवस्था केलेली आहे. मंडळाने आजवर आरोग्यशास्त्र, शरीर विज्ञान, जीवशास्त्र, आयुर्वेद, गणित, ज्योतिषशास्त्र, भौतिकी, रेडिओ, अणुविज्ञान, सांख्यिकी, स्थापत्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र इत्यादि विषयांवर ३२ दर्जेदार पुस्तके विज्ञानमालेत प्रकाशित केली आहेत. वस्त्रोदय, प्रकाशचित्रणकला, गणकयंत्रे, रंग, कृत्रिम धागे, पुस्तक वांधणी, मोटार दुरुस्ती, वैमानिक विद्या, आकाशयान, साखर-निर्मिती, पाणी पुरवठा, सीमेंट, वास्तुकला इत्यादी इतर अनेक विषयांवरील पुस्तके तयार होत आहेत.

५. प्रस्तुत 'यंत्रकाम—भाग १' श्री. शंकर गोपाळ मिडे यांनी लिहिले आहे. श्री. मिडे यांचे 'कातन यंत्राचे अंतरंग' हे पुस्तक मंडळाने आपल्या विज्ञान मालेत १९७२ मध्ये प्रकाशित केले. प्रस्तुत पुस्तकही मंडळाच्या विज्ञानमालेत प्रकाशित करण्यास मंडळास आनंद होत आहे.

लक्ष्मणशास्त्री जोशी,

वाई

आषाढ ९ शके १८९७,

टिळक पुण्यतिथी

दिनांक १ अगस्ट, १९७५,

अध्यक्ष,

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ

तंत्र शिक्षण विभाग,
महाराष्ट्र राज्य,
क्रमांक
मुंबई

म. रा. भिसे,
प्रशिक्षण सहसंचालक नि
शिक्षणार्थी उपसल्लागार

पुरस्कार

महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचे माध्यम मराठी झाल्यापासून निरनिराळ्या विषयांवरील मराठी पुस्तकात भर पडू लागली. तांत्रिक विषय अर्थातच यास अपवाद नव्हते. प्रस्तुत लेखकानेही द्यापूर्वी कातकाम द्या विषयावर मराठीत न पुस्तक लिहीले असून त्याला मागणीही समाधानकारक आहे असे कळते. याचा अर्थ असा की, असल्या पुस्तकांची जरूरी भासत होती.

श्री. भिडे यांनी प्रस्तुत यंत्रकाम भाग—१ हे पुस्तक लिहून आपली कामगिरी पुढे चाढू ठेवली आहे. हेही पुस्तक लिहिताना त्यांनी बरेच परिश्रम घेतलेले आहेत. हेही पुस्तक प्रशिक्षणार्थ्यास उपयोगी होईल अशी आशा आहे.

द्या विषयावर पुस्तके लिहिताना मुख्य अडचण पारिभाषिक शब्दांची आहे. पुष्कलसे शब्द अजून रुढ झालेले नाहीत व काही काही शब्दांना तर मराठीत प्रतिशब्द नाहीत. अशा प्रसंगी श्री. भिडे यांनी नवे शब्द बनवून घातले आहेत. हे शब्द बनविताना प्रचलित असलेले शब्द व हिंदीसारख्या भाषेमध्ये मान्य पावलेले शब्द लक्षात घेऊन बनविले आहेत. हा उपक्रम किती यशस्वी झाला हे वाचकानीच ठरवावे.

द्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळून श्री. भिडे यांस आणखी पुस्तके लिहिण्यास प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे.

म नो गत

अलिकडील काही वर्षात बन्याचशा उद्योगघंडांतून एका वाजूने पगारवाढीची तर दुसरीकडून कामवाढीची मागणी सातत्याने होत आहे. एकीकडे असंतुष्ट कामगार तर, दुसरीकडे असंतुष्ट मालक असे चित्र दिसते. भारतामधील विकासाचा सध्याचा वेग, व, अपेक्षित वेग हथामध्ये अद्याप वरेच अंतर आहे. हथाचा नैसर्जिक परिणाम एकूण जीवनमानाच्या पातळीवर झाला आहे. जीवनमानाची पातळी उंचावण्यासाठी हे अंतर जास्तीत जास्त लौकर मरून काढणे, एवढा एकच मार्ग शिल्लक रहातो. तो म्हणजे कामगाराची उत्पादकता वाढविणे हा होय.

भारतीय कामगार, व, जपानादी इतर औद्योगिक दृष्टधा पुढारलेल्या देशातील समान स्तरावरील कामगारांच्या गुणावगुणांची तुलना केल्यास, भारतीय कामगार त्याच्या वरोबरीच्या इतर कामगारांइतकाच कुशल, निपुण, कष्टाळू, व, मेहनती असल्याचे आढळून आले आहे. तर मग, अशा परिस्थितीत आमचा कामगार दरिद्री का? असा प्रश्न शिल्लक रहातो. हथा प्रश्नाचे उत्तर राजकीय भूमिकेखेरीज इतरत्र शोधावे लागेल.

भारतीय उद्योगधंडे व कामगार चळवळीच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासाचे अवलोकन केल्यास आपल्याला पुढील गोष्टी प्रकर्षने आढळून येतील.

१) भारतीय कामगाराला, शिक्षित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न फारसा कोणी केल्याचे दिसून येत नाही.

२) अशिक्षित गरजू कामगार कमी मजुरीवर काम करण्यास सहजासहजी तयार होत असल्याने मालक वर्गाने लांबलांबच्या ठिकाणाहून येणाऱ्या हथा गरजू कामगारांनाच काम देणे जास्त पसंत केले. हथा प्रश्नाला दोन वाजू आहेत. एक, कारखान्यापासून दूरच्या ठिकाणचे चारी दिशांतून आलेले कामगार नोकरीवर घेतल्यास कामगारांच्या एका गटाच्या सहाय्याने दुसऱ्या गटावर दडपण आणता येऊन काम घेता येत असे. (Hire and Fire Policy) हथासंबंधीचे उल्लेख कामगार विषयक प्रश्नांचा अभ्यास करणाऱ्या मासिकांतून आढळून येतील. पण, दूरच्या ठिकाणाहून आलेल्या कामगाराचे हितसंबंध त्याच्या गावी गुंतलेले असल्याने त्याचे मन केवळ “कामावर रहात नाही.” यामुळे तो शरीराने जरी कामाच्या जागेवर

हजर असला; तरी, मनाने मात्र बहुधा इतरत्र हजर असतो. हथाचा परिणाम म्हणजे, त्या कामगाराच्या हातून तयार होणाऱ्या मालाचा दर्जा निकृष्ट असतो. ही, हच्या प्रश्नाची दुसरी बाजू आहे. हच्या वस्तुस्थितीकडे फारसे कोणी लक्ष दिल्याचे दिसून येत नाही.

३) अलिकडील पदवीघर स्वतः पुढाकार घेऊन कामगारांना निःसंदिग्धपणे मार्गदर्शन करू शकत नाहीत.

४) एखाद्या अधिकाऱ्याने कधी कामगारांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडिअडचणी सोडविण्याच्या कामी पुढाकार घेतला तर, इतर अधिकारी त्याच्याकडे संशयित दृष्टीकोनातून पहातात.

५) मारतीय कामगार पुढाऱ्यांपैकी फार मोठ्या वर्गाला कामगार कायद्याचा गंधही नसतो. इतकेव नव्हे तर पुढारीपण म्हणजे काय तेही ठाऊक नसते. अशा हच्या तथाकथित पुढाऱ्यांनी व त्यांच्या संघटनांनी कामगाराला शिक्षित करण्याचा व शिस्त-कामाची शिस्त (Work discipline) लावण्याचा प्रयत्न केल्याचे आढळून येत नाही. कामगाराच्या वेशिस्त वर्तनाबद्दल कामगारास ताकीद न देता उलट कामगाराची बाजू घेऊन हे तथाकथित कामगार पुढारी न्यायालयाकडे धाव घेतात.

६) मारतीय कारबायांतील व विद्यापीठांतील काही तथाकथित अधिकारी मंडळी आपल्या अधिकाराच्या खोट्या अहंगंडास बळी पडून, हाताखालील लोकांस कस्टासमान लेखतात. हाताखालील मंडळीपैकी कोणास चांगली कल्पना सुचली, तर, तिचा साधा विचार देखील न केला जाता ती डावलली जाते. जणू काही, चांगली कल्पना सुचणे ही तथाकथित अधिकाऱ्यांची मिरासदारी आहे. वास्तविक पाहता, कल्पना कोणालाही, कुठेही, केव्हाही, व, कशीही सुचू शकते, त्याला स्थळ कालाचे अथवा सामाजिक दर्जाचे दंधन असूच शकत नाही. *

७) दिल्लीहून होणाऱ्या मुलकी अधिकाऱ्यांच्या नेमणुकांपासून ते तहत गल्लीतील शिपाईप्रायाच्या नेमणुकीपर्यंत बन्याच वेळा अयोग्य इसम विशिलेचाजीकरून लावले जातात. समान गुणवत्ता धारण करणारे दोन उमेदवार असल्यास त्यातला एकजण ओळखीवर लागल्यास सहसा कोणाचा दोष लागू नये. ८

८) वर उल्लेख कल्याप्रमाणे मारतीय कामगार अशिक्षित असल्याने व जवळ जवळ सर्वच योंत्रिकी, व, अभियांत्रिकी साहेबाच्या भाषेत असल्याने, काम जारत

* Enterprise And Factors Affecting Its Operations-I. L. O.

९ लाल किल्याच्या छायेत—न. वि. तथा काकासाहेब गाडगील

चांगले करण्याच्या पढती, चुका करून त्याला आत्मसात कराव्या लागतात. अना प्रकारे भारतीय कामगार पोटाच्या विद्येपासून वंचित केला गेला आहे, व, त्याच वेळी त्याच्या कानात, अधिकाधिक जालीम विष नित्य ओतले जात आहे.

आई जेवळ घालीना, व, बाप भीक मागू देईना अशा स्थितीत, भारतीय जनता व विशेषत: कामगार सापडला असून तो दिसेदिवस जास्त निराश व अगतिक होत आहे. हच्चा सर्व परिस्थितीत संप, मोर्चे, टाळेबंदी, व, घेराव दिसतात त्यात नवल ते काय? रोज उठून दगडफेक व गोळीवार न झाले तरच नवल, हच्चा रोजच्या त्याच त्या जीवनामुळे (Monotony) सर्वत्र जास्त विफलता दिसून येते. ★

हच्चा सर्व भीषण परिस्थितीवर नेमका उपाय केलेला नाही, उलट, अशास्त्रीय उपायांनी निश्चित स्वरूपाचा अपाय मात्र झाला आहे. तथापि, अद्याप देखील परिस्थितीवर मात करता येण्यासारखी असून त्यासाठी औद्योगिक मानसशास्त्र (Industrial Psychology) व औद्योगिक अभियांत्रिकी (Industrial Engineering) हच्चा दोन शास्त्रांत तजांनी केलेल्या संशोधनाचा वराचसा उपयोग होण्यासारखा आहे. हच्चासंबंधात पुढील बाबी अवश्य विचारार्ह वाटाव्यात.

१) आपण करीत असलेल्या प्रत्येक क्रियेचा, आपल्या समाजावर अंती वरा-वाईट परिणाम होतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजविणे जरूर आहे.

२) "कमकुवत व आजारी उद्योगघंदे" शासनाने व्यवस्थापन करण्याहून जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे, वरील शास्त्रांवर आधारून कमकुवत उद्योगघंद्यांचे केवळ व्यवस्थापनच नव्हे तर वयःस्थापन (Revitalization) करणे जास्त जरूर आहे.

३) उद्योगघंद्यांतून नेमणुका करताना, शक्यतोवर, वरच्या स्तरावर नेमणुका न करता खालच्या स्तरावरच कामगारांची व अधिकारी वर्गाची भरती करावी. हवामुळे दोन फायदे होतील. एक, प्रत्येकास बढतीची/मोबदल्याची शाश्वती मिळेल. दुसरा फायदा म्हणजे, समाजाच्या खालच्या स्तरावर सुवत्ता वाढून उपभोग्य वस्तुंना फार मोठ्या प्रमाणावर मागणी वाढून नवीन उद्योगघंदे उभारता येतील, व, त्या प्रमाणात अप्रत्यक्ष रोजगार (Indirect employment) वाढेल.

४) आज पुष्कळ ठिकाणी अस्तित्वात असलेल्या हुक्मशाही व्यवस्थापन (Dictatorship management) ऐवजी सहकारी तत्वांवर आधारित विनियमयावादी व्यवस्थापन (Participating management) अस्तित्वात आणणे जरूर आहे. त्यामुळे सर्वांचे अवश्य ते सहकार्य मिळेल असा विश्वास वाटतो.

५) नोकरवगळी, ग्राहकाला, व, पत पुरवठा करणाऱ्यांस चांगले काम करण्यास सतत उद्युक्त करण्याजोगी परिस्थिती (Motivation of people) निर्माण करावी. प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याजोग्या कल्पना, सूचना कोणी केल्यास त्यावर अवश्य विचार होऊन त्याच्या जनकास पुरेशा प्रमाणात वाजवी व योग्य असा मोबदला यावा. ×

६) प्रत्येक कामाचा, शास्त्रीय दृष्टीकोनातून कार्यभ्यास (Work study) करावा, व, त्याप्रमाणे कायंवाही करावी.

७) कामगारांना काम करण्याच्या चांगल्या, व, शास्त्रीय पद्धतीं त्यांना समजणाऱ्या भाषेत (शक्यतो त्याच्या मातृभाषेत) शिकवाव्यात. तसेच,

८) एवंगुणविशिष्ट उत्पादकता वाढीस, ज्या ज्या क्रियेमुळे चालना मिळण्याजोगी असेल ती ती प्रत्येक त्रिया अवश्य करावी.

वरील सर्व विवेचन केल्यानंतर थोडक्यात असे म्हणता येईल की, “तुम्हाला उद्या उद्योगवंद्यात उमे राहयचे असेल तर, कालच्या पद्धती वापरून आज चढाऊढ करता येणार नाही.” (Don't try to compete to-day, using yesterday's methods if you expect to be in business to-morrow). ‡
नव्या समस्या सोडविष्यासाठी नव्या तंत्राची आवश्यकता असते.

तंत्र विज्ञानभ्यास क्षेत्रात आजपर्यंत इंग्रजी अंमलाखाली मराठीला फारसे स्थान नव्हते. त्यामुळे, मराठीतील शास्त्रीय परिमाणा अविकसित असणे अगदी सहाजिक आहे. आपण असेही म्हणू शकू, की, परिमाणा ह्या स्वरूपात मराठीतील शास्त्रीय परिमाणा अस्तित्वातच नव्हती. आज ती नव्याने निर्माण होत आहे. म्हणून अशा ह्या १०० टक्के स्वदेशी भाषेत पुस्तके निर्माण केल्यास देशाच्या औद्योगिकरणाला चांगलाच वेग प्राप्त होईल. *

कामगारास त्याच्या मातृभाषेत शास्त्रीय ज्ञान उपलब्ध करून दिल्यास त्याची उत्पादकता वन्याच प्रमाणात वाढविणे शक्य आहे. ह्या दिशेने एक प्रयत्न म्हणून लेखकाने सुमारे दहा वर्षांपूर्वी “कातकाम मार्गदर्शक” हे, कातन यंत्रावर काम कसे करावे त्याची सविस्तर माहिती देणारे पुस्तक वाचकांस सादर केले. त्यानंतर कातन यंत्र कसे वनवितात त्याची माहिती देणारे “कातन यंत्राचे अंतरंग” हे पुस्तक तथार केले. ह्या दोन पुस्तकांच्या संदर्भात समाजातील विविध थरातील लोकांशी केलेल्या चर्चेवरून, तसेच वाचकांनी ह्या पुस्तकांच्या केलेल्या स्वागतावरून, एक गोष्ट निश्चितपणे सिद्ध झाली आहे. ती ही की, आज वाचकाला मातृभाषेत लिहिलेल्या

X “How Money Motivates Man” — Readings In Management

‡ How To Control Production Cost — Phill Carroll

— Impact of Eastern Languages In The Technical Field — F.E. Wallwork
— Seminar On Technical & Scientific Translations — INSDOC 1965

भाषा प्रकारच्या इतरही शास्त्रीय, वैज्ञानिक पुस्तकांची अत्यंत गरज आहे. सुक्षित मराठी समाजास हे एक आव्हान आहे.

भारतीय भाषेत तयार केल्या जात असलेल्या पुस्तकांबाबत काही मंडळी असा आक्षेप घेतात की, शास्त्रीय ज्ञान प्राप्त करून घेण्याला मराठी व इतर भारतीय भाषा तोकड्या पडतात (जणू काय देशी भाषा म्हणजे मागासलेल्या आहेत). हथा संदर्भात पुढील विचारघन अवश्य मननीय वाटेल.

“मूळ आर्यभाषा किंवा आर्योदिम्ब भाषा हा एक भाषासंघ किंवा ‘भाषा वंश’ आहे. हा अत्यंत प्राचीन पण अत्यंत अद्यावत् आहे. हा अत्यंत पुरातन पण अत्यंत सुधारलेला आहे. हा अत्यंत दीर्घायुषी पण सर्जनक्षम आहे. हा अत्यंत संपन्न पण अत्यंत नम्र असा जगाच्या पाठीवरील एक अद्वितीय भाषासंघ आहे. हथा भाषासंघाचा कालदृष्ट्या विस्तार काही तरी दहा हजार वर्षांमार्गे जाईल. स्थल दृष्ट्या विस्तार सर्वं ज्ञात जग व्यापून उरण्याइतका आहे. हथा भाषा बोलणाऱ्या लोकांनी जग कित्येक वेळा पादाक्रांत केले व कित्येक साम्भाज्ये स्थापिली. पॅसिफिक महासागराच्या तळापासून ते गोरीशंकरापर्यन्तचे क्षेत्र त्यांनी तपासले. त्यांनी सूर्योवरील डाग शोधले. त्यांनी मंगळावरील जीवात्म्याशी संभाषण करण्यापर्यन्त मजल नेली. द्रव्यच्छेदन करून अणूच्या सामर्थ्याचा तपास लाविला. भौतिक, दैविक, आध्यात्मिक शास्त्रे व कला हथांमध्ये हथांचा प्रयत्न पराकोटीस गेला आहे.” ×

जगातील कोणत्याही समाजाच्या भाषा इतकेच काय पण वेदोक्त म्हटली जाणारी गीर्वाण भाषा, की जी, सर्वं भारतीय भाषांच्या मातृस्थानी समजली जाते. ती घरून सर्वं भाषा अखेर मानव निर्मितीच आहेत. ८ कोणत्याही समाजाच्या भाषा पुढील प्रमुख तत्वांना अनुसरून सिद्ध केल्या गेलेल्या आहेत.

- १) पारंपारिक शब्दांचा उपयोग करून,
- २) शब्दांना विशिष्ट अर्थ प्राप्त करून देऊन,
- ३) काही प्रमाणात भाषेतील शब्द कोशात घेऊन, तर या उलट काही प्रमाणात कोशातील शब्द भाषेत घेऊन, व
- ४) विविध भाषा भगिनींवरोवर दुतर्फा देवाण—घेवाण करून.

मातृभाषेत व्यवहार करणे व पुस्तके निर्माण करून वाचकाच्या बुद्धिला चालना देणे, हा, राष्ट्रीय अस्मिता जागृत करणाऱ्या कित्येक मार्ग

× मराठी भाषा—उद्गम व विकास—प्रा. कृ. पां. कुलकर्णी

८ घर्मरहस्य—कै. डॉ. वा. के. दप्तरी

आहे. म्हणून, (आज) आपण भाषा घडवु या, म्हणजे (उद्या) भाषा आपणाला घडवील (Let us make the language, so that language may make us.) भारतीय घटनेतील हथा मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे भारतीय भाषेत पुस्तके उपलब्ध करून देणे ही आजची अत्यंत महत्वाची अशी एक मूलभूत गरज आहे.

राज्यकर्त्यांच्या भाषेचा नेहमी जनतेच्या भाषेवर प्रभाव पडत असतो. एक प्रकारे जित भाषेवर, जेत्यांच्या भाषेचे आक्रमण होत असते. भारतातील सर्वच भाषांवर थोड्या बहुत प्रमाणात हे आक्रमण मोंगली भाषेकडून झालेले होते. हथा आक्रमणाचे प्रमाण जितक्या प्रमाणात जास्त तितक्या प्रमाणात पराजित जनतेवर जेत्यांच्या संस्कृतीचा नकळत प्रभाव पडतो. हिंदी व बंगाली भाषांवर फारसी, अरेबी व उर्दू भाषांचे झालेले आक्रमण वेळेवर न परतविल्याने आज आपणांस बंगाल व पंजाब हथांचे निम्मे क्षेत्र गमवावे लागले आहे.+ महाराष्ट्रात मराठी भाषेवर झालेले भाषेचे आक्रमण छत्रपती शिवाजी राजे परतवून लावू शकले हा इतिहास आहे.

छत्रपति शिवरायांनी 'राज्य व्यवहार कोश' निर्माण करविण्याचा प्रचंड उद्योग केला. राज्यव्यवहार कोश निर्मितीपूर्वी ह. स. १६२८ मध्ये तत्कालीन मराठीमध्ये, 'मराठीचे' प्रमाण १४.४ टक्के होते. तेच, राज्य व्यवहार कोश निर्मिती-नंतर काही वर्षांतच म्हणजे ह. स. १६७७ ते ६२.४ टक्के पर्यंत वाढले, असे मत इतिहासाचार्य विसुमाऊ राजबाडे यांनी दिल्याचे आढळून येते.८ हचानंतर मराठी सारस्वतात भाषा शुद्धीचा प्रयत्न "मालाकार" श्री. विष्णुशास्त्री चिपळोणकर यांनी वाधिणीचे दूध काढून केला, व, स्वतः मराठी भाषेचे शिवाजी असल्याचे सिद्ध केले. खरोखर, हथा दोन शिवाजींचा मराठी भाषा आहे तोवर महाराष्ट्रास विसर पडणार नाही. शास्त्रीबोवांचे नंतर डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकरांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचा प्रचंड व्याप करून जवळ जवळ सर्व जगातील ज्ञान थोडक्यात मराठीत आणले महाराष्ट्रीय ज्ञानकोश, व्रिटानिका एनसायब्लोपिडीआ हथा जगन्मान्य कोशाच्या तोडीचा समजला जातो. डॉ. केतकरांची मते विद्वानांना पुष्कळदा जरी एकांगी व आत्यंतिक वाटली असली, तथापि, केतकरांच्या हथा कार्यावृद्धल सर्व विद्वानांचे एकमत असल्याचे दिसते. पुढे केतकरांच्याच प्रभावळीत तथार झालेल्या एकाहून एक विद्वान मंडळीनी प्रसंगी पदरमोड करून शास्त्रीय विषयांवर मराठीत लिखाण केले. हचाच सुमारास स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषा शुद्धि आंदोलन उभारून आघुनिक मराठी भाषेमध्ये फार मोलाची भर घातली. आज भाषाशुद्धिबरोबरच भाषा समृद्धीचीही फार गरज आहे.

+ भाषा शुद्धि—स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

८ शासन व्यवहारात मराठी—भाषा संचालनालय, महाराष्ट्र शासन

पाण्याप्रमाणेच, मातृभाषा हे 'जीवन' आहे. पाणी जसे, प्रथम विस्तार पावून जेरे शक्य असेल तेथे मुरते, व, तेथेच आपल्याला हिरवळ उगवलेली दिसते; नेमके त्याचप्रमाणे, मातृभाषेत शास्त्रीय ज्ञान उपलब्ध करून दिल्यास, आज देशभर होऊ घातलेल्या 'हरित कांतीला' वरीच मदत होण्यासारखी आहे.

शासनाची भाषा नेहमी जनतेची भाषा होते हे आपण पूर्वी पाहिले. आज महाराष्ट्र शासनाने भाषा संचालनालय सुरु करून त्याढारे मराठीत शास्त्रीय परिभाषेचा कोश निर्माण करण्याच्या कामाचा ओनामा केला आहे. तसेच साहित्य व संस्कृती मंडळातके तांत्रिक, शास्त्रीय, वैज्ञानिक वर्गैरे विषयांवर मराठीत पुस्तकेही प्रसिद्ध करविली आहेत. तथापि पुष्कळदा लोकांना देशी भाषेत शास्त्रीय शब्द सध्या उपलब्ध नसल्याने पुढे काय? असा प्रश्न पडतो, व तोही सहाजिकच आहे.

परिभाषा निर्मितीचेही आता शास्त्र झाले असून परिभाषेची लक्षणे कोणती? व, ती मुयोग्य रीतीने तयार ब्यायाची तरत्याची पद्धती कोणती? याचा युनेस्कोसारख्या जागतिक संघटनेने विचार केला आहे. तांत्रिक अनुवाद व भाषाविषयक प्रश्नांसंबंधी या संस्येने जे प्रतिवेदन तयार केले आहे त्यात प्राव्यापक अंगस्टिनो सेन्हेरिनो यांनी परिभाषा तयार करताना तिच्या विशिष्ट स्वरूपाचा व लक्षणांचा निर्देश केला आहे. ती लक्षणे येणेप्रमाणे [पहा :- शासन व्यवहारात मराठी - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य]

- | | | |
|------------------|-----------------|-------------------|
| १. एकार्थता, | ४. सघनता, | ७. संगती, |
| २. स्पष्टार्थता, | ५. अल्पाक्षरता, | ८. शब्दसोष्ठव, व, |
| ३. एकरूपता, | ६. सातत्य, | ९. अर्थवत्ता. |

हच्छा मुख्य तत्वांना अनुसूरून महाराष्ट्र शासनातके तांत्रिक व वैज्ञानिक परिभाषा निर्मितीचे कार्य चालू आहे. सदरूप पुस्तकात त्या परिभाषेचा योग्य तेथे वापर केला आहे. तथापि, सर्वच परिभाषा कोश निर्माण होईपर्यंत पुस्तकाचे लिखाण घांववणे शक्य नसल्याने डॉ. रवुंदीरांनी परिश्रमपूर्वक तयार केलेल्या कोशाचाही उपयोग केला आहे. [English-Hindi Technical & Scientific Dictionary—Raghu Vira] तसेच आवश्यक तेह्हा वरील मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन लेखकाने स्वतःच काही शब्द तयार करून वापरलेले आहेत.

वरील सर्व परिस्थितीचा विचार करून मान्यवर वाचक मागील दोन्ही पुस्तकांप्रमाणे हच्छाही पुस्तकाचे स्वागत करतील असा विश्वास वाटतो.

शंकर र भिडे


दिनांक २५-१-१९७२.

अ नु क्रम

१. कर्तनी हल्यारे व धातू कापण्याची किया	८
२. प्रमाणी साधने	२७
३. प्रमाणी साधने (पुढे चालु)	३९
४. रुपित्र	४५
५. यंत्रकामी शेगडे व खिळणी	५५
६. रुपित्राची यंत्र ज्यामिती	६१
७. रुपित्रावर नगबांधी	६५
८. विविध यंत्रणकिया	७६
९. विल यंत्र तथा धातुरंधा यंत्र	८७
१०. व्यतिहारितेची किमया	९४
११. विसर्पी करवत यंत्र	९९

परिशिष्ट

१. विविधोपयोगी तक्ते १ ते ३	१०४
२. पारिभाषिक शब्द संग्रह	१२१
४. सूची	१२३
३. संदर्भ म्रथांची यादी	१२४



सुरक्षे बावत सूचना

- १ यंत्राच्या प्रत्येक नियंत्रण साधनाचा उपयोग समजावृन घेतल्याखेरीज कोणतेही यंत्र चाढू करू नका.
- २ यंत्रावर काम करतेवेळी शक्यतो आखूड व घड कपडे वापरा.
- ३ लांब केस व लांब नखे वाढवू नका.
- ४ कोणतीही जड वस्तू उचलण्यासाठी शक्यतो, यांत्रिक मदत ध्या अगर सहकाऱ्याची मदत ध्या.
- ५ रुपित्राच्या विसर्पी मेषासमोर उमे राहू नका.
- ६ यंत्र पूर्णपणे यांवण्यापूर्वी यंत्रपटलावरील कचरा काढू नका.
- ७ यंत्राला लावलेली सुरक्षा साधने यंत्र वापरात असताना काढू नका.
- ८ तुमचे यंत्र तुम्ही स्वतःच चाढू अगर बंद करा. दृसन्या इसमास हे काम करू देऊ नका.
- ९ कर्तनी हत्यारांना धार लावतेवेळी डोक्यांचा संरक्षक चष्मा लावा.
- १० कोणत्याही यंत्रावर शरीराचा बोजा टाकून अगर पाय ठेवून उमे राहू नका.
- ११ कोणतीही शंका असल्यास यंत्रशाळा पर्यवेक्षकास अधवा कार्यदेशकास विचारा.
- १२ अपघात झाल्यास यंत्र लगेच बंद करा. अपघाताची खवर तातडीने पर्यवेक्षकास था, व, प्रथमोपचार करा.
वरील सर्व सूचना व पुढील पानांतील मजकूर डोळसपणे वाचा.
त्यामुळे काम जास्त सुरक्षित होईल, कामाचा दर्जा सुधारेल व तुमची उत्पादकता वाढेल.

१ कर्तनी हत्यारे व धातु कापण्याची क्रिया

रुपित्रावर धातू कापणारी हत्यारे उच्च कर्ब पोलादाची तसेच तीव्र गती पोलादाची बनविलेली असतात. पैकी उच्च कर्ब पोलादाची हत्यारे चढत्या दाबाने काम करू शकत नसल्याने त्यांचा सहसा वापर केला जात नाही. उद्योग घंट्यांमध्ये एकूण सात धातुपासून बनविलेली हत्यारे वापरतात. हत्यारांची निवड करण्यासाठी पुढील बाबी विचारात घ्याव्या लागतात.

- १) नगाचा प्रकार, त्याचा आकार वर्गेरे, ४) यंत्राची यांत्रिक क्षमता,
- २) नगाची धातू व तिचे गुणधर्म, ५) यंत्राच्या पायाची मजबूती, व
- ३) हत्यारास द्यावयाची गती, ६) कामाच्या अचुकतेचे अनुज्ञेय प्रमाण,

धातू कापणारी हत्यारे पुढील सात धातू अगर धात्वेतर वस्तूपासून बनवितात.

१) उच्च कर्ब पोलादी हत्यारे :—ही हत्यारे धातू कापण्याचे काम करताना हत्याराच्या धातू कापणाऱ्या भागाचे उष्णतामान अंदाजे 204° ते 260° सेंटि ग्रेड पर्यंत जाते. अशा वेळेस काम करू शकत नाहीत. सलोह धातू कापण्याचे काम इतक्या कमी तपमानात होऊ शकत नाही. म्हणून कर्ब पोलादी हत्यारे सध्या अजिवात वापरात येत नाहीत.

२) मिश्र कर्ब पोलादी हत्यारे :—ही हत्यारे ज्या मिश्र कर्ब पोलादाची बनवितात त्यात उच्च कर्ब पोलाद ही महत्वाची व मुळ्य धातू होय. त्याखेरीज हत्याराची झीज रोधकता (wear resistance) वाढविण्यासाठी त्यात चण्डातु (Tungsten) वर्णातु (Chromium) अगर रोचातु (Vanadium) पैकी एक अगर जास्त धातू मिश्र करतात. हचा धातूच्या हत्याराचा उपयोग विशेषकरून मध्यम गतीने हत्यार चालवून धातू कापण्याकडे केला जातो.

३) तीव्र गती पोलादी हत्यारे :—तीव्र गती पोलादी हत्यारे झीज रोधक (wear resisting) कडक व वाढीव तपमानात काम देऊ शकणारी असतात. हचा हत्याराच्या धातूमध्ये पुढील दब्ये असतात. ×

* १) American Society of Metals.

२) कातकाम मार्गदर्शक :—श. गो. मिडे

१. कर्ब (Carbon)	0.670 टक्का
२. लोहक (Manganese)	0.270 टक्का
३. सैकजा (Silicon)	0.230 टक्का
४. मारुच्य (Phosphorus)	0.015 टक्का
५. गंधक (Sulphur)	0.020 टक्का
६. चण्डातु (Tungsten)	16.500 टक्के
७. वर्णातु (Cromium)	4.300 टक्के
८. रोचातु (Vanadium)	0.820 टक्का

हथा धातूचा विशेष असा आहे की हत्यार योग्य त्या कोनात धासलेले असल्यास तसेच उचित असे औषिणिकोपचार केलेले असल्यास धातू कापीत असताना ते जरी तापून लाल झाले तरी त्याची कार्यक्षमता कमी होत नाही. हथा धातूपासून बनविलेल्या हत्यारांच्या कामाचा वेग मिश्र कर्ब पोलादी हत्यारपेक्षा जवळजवळ दीडपट ते दुप्पट जास्त असतो. वरील मिश्रणाच्या प्रमाणाखेरीज आणखीही बन्याच जातीची मिश्रणे असलेली तीव्र गती पोलादी हत्यारे वाजारात मिळतात. पैकी काही विविध प्रकारची मिश्रणे शेजारील तक्ता क्रमांक १.१ मध्ये दाखविल्याप्रमाणे आहेत. आघुनिक औद्योगिकरणाची कर्तन हत्यारांची वाढती गरज भागविष्यासाठी व हथा तीव्र गती पोलादापेक्षा जास्त कर्तन दाब (cutting force) सहन करू शकतील अशी हत्यारे सव्या बनविली जातात.

४) स्टेलाईट हत्यारे :—ही हत्यारे निलोह धातूपासून बनविली जातात, व हथा हत्यारांच्या धातूचे रासायनिक मिश्रण युद्धीलप्रमाणे असते. +

१. वर्णातु (Cromium)	28 ते 32 टक्के
२. केत्वातु (Cobalt)	48 ते 53 टक्के
३. चण्डातु (Tungsten)	12 ते 10 टक्के
४. कर्ब (Carbon)	2 टक्के.

+ १) Encyclopaedia of Chemical Technology.

—Kirk Othmer.

२) कातकाम मागदर्शक—श. गो. मिडे.

तत्त्वता क्र. १११

हत्याराचा क्रमांक.	चण्डातु Tungs- ten	वण्ठातु Cro- mium	रोचातु Vana- dium	केत्वातु Co- balt	मौलातु Mo- lyb	बोरातु Bor- on
T 1	18.00	4.00	1.00
T 2	18.00	4.00	2.00
T 3	18.00	4.00	3.25
T 4	18.00	4.00	1.00	4.00
T 5	18.00	4.00	2.00	8.00
T 6	22.00	5.00	1.50	12.00
T 7	14.00	4.00	2.00
T 8	14.00	4.00	2.00	5.00
M 1	1.50	4.00	1.00	...	8.00	...
M 2	6.00	4.00	2.00	...	5.00	...
M 3	6.00	4.00	3.00	...	5.00	...
M 4	5.50	4.50	4.00	...	4.50	...
M 6	4.00	4.50	1.50	12.00	5.00	...
M 10	...	4.00	2.00	...	8.00	...
M 20	...	4.00	1.00	2.00	8.00	योडेसे
M 30	1.50	4.00	1.00	4.00	8.00	...
M 32	2.00	4.00	1.00	5.00	8.00	...
M 35	2.00	4.00	2.00	8.00	8.50	...
M 36	6.00	4.00	2.00	8.00	6.00	...
M 40	...	4.00	1.50	8.00	8.00	योडेसे

*The New American Machinists' Hand Book.

हया धातुच्या हत्यारांना बाजारात मुख्यत्वे तीन निरन्तराळचा विशेष नावानी (Commercial names) संबोधतात.


१) स्टेलाईट (Stellite).

२) रेक्सालॉय (Rexalloy).

३) टॅन्टवंग (Tantung).

हथा घातूच्या हत्याराचा विशेष असा आहे की, हथा हत्यारांचे सहाय्याने करावयाचे काम पूर्वी सांगितलेल्या घातूच्या हत्यारांपेक्षा २५ टक्के कमी वेळात करता येते. मात्र हथा घातूंची हत्यारे तीव्र गती पोलादी हत्यारापेक्षा जास्त कडक असतात. त्यामुळे हथा हत्यारांचे सहाय्याने, घडकाम केलेल्या नगावर व ओतीव नगावर जोपर्यंत तुटक कात (cut) निघते अशावेळी घातू कापू नये.

५) कार्बाईडची हत्यारे:—वर वर्णिलेल्या कोणत्याही हत्यारापेक्षा सदरहू हत्यारे जास्त वाढीव कर्तन दावात काम करू शकतात. ही हत्यारे चण्डातु (Tungsten) रंजातु (Titanium), टॅंटलम (Tantalum) अगर निओबिअम् (Niobium) हत्यापैकी कोणत्याही एका खनिजाच्या कार्बाईडपासून बनविलेली असतात. बीड, अंत्यूमिनीयम, निर्लोह मिश्र घातू, प्लास्टीक व फायबर यांवर वापरण्यासाठी वरीलपैकी चण्डातु कार्बाईड (Tungsten carbide) हत्यारे वापरतात. पोलादी नगाचे यंत्रण करण्यासाठी चण्ड-रंजातु कार्बाईड (Tungsten-titanium Carbide) हत्यारे वापरतात. (आ. क्र. १.१ पहा).




आ. क्र. १.१

कार्बाईडच्या कर्तकांचे मुख्य दोन प्रकार वाजारात उपलब्ध आहेत. एका प्रकारांत कार्बाईडचा लहानसा तुकडा प्रधात रोघक (Impact resisting) उच्च कर्व पोलादी तुकड्यावर विशेष प्रक्रियेने दाव देऊन वितल जोडलेला असतो. वापरून हत्याराची घार झिजल्यानंतर हत्यारास शाणन करावे लागते. दुसऱ्या प्रकारच्या हत्यारांत कार्बाईडचा लहानसा तुकडा आधीची योग्य त्या कोनात शाणन केलेला तयार मिळतो व तो हत्यारे उत्पादकांकडून मिळत असलेल्या कर्तक घारकांमध्ये आवळून वापरतात. काम करीत असताना हे कर्तकांचे तुकडे झिजले असल्यास ते परत शाणन न करता फेंकून दिले जातात.

६) हिरकणीपासून बनविलेली हत्यारे:—हथा हत्यारांचे सहाय्याने जास्तीत जास्त कडक घातू देखील सहजतेने कापता यते. मात्र, हथा हत्यारांचा उपयोग खास करून अत्यंत कडक बीड, ओतीव पोलाद, ओतीव निर्लोह घातू, तसेच प्लास्टीक वगैरे घातू व घात्येतर वस्तू कापण्याकडे केला जातो. हथा हत्यारांची झीज अत्यंत कमी होत असल्याने सदर हत्यारे वराच काळपर्यंत काम देऊ शकतात. ही हत्यारे फार ठिसूळ



असल्याने, ज्यावेळेस घातू कापली जाताना मध्येच कापण्याची क्रिया बंद पडते अगर कधी नगावर सलग घातू नसते अशा वेळी हे कर्तंक तुटण्याची शक्यता असते.

७) सिरेंमिकची हत्यारे:—ही हत्यारे निस्सादित स्फटयातु (Aluminium oxide) तसेच सैकजा (Silicon) पासून बनवितात. हधा हत्यारांमुळे घातू अत्यंत वेगवान गतीत कापता येते. हधा हत्यारांच्या सहाय्याने घातू कापू शकणारी यंत्रोपकरणे अद्यापपर्यंत भारतात तयार केली जात नाहीत. तसेच ही हत्यारे इतकी कडक असतात की अत्यंत कडक घातू देखील ती सहजेतेने कापू शकतात. व अशा परिस्थितीत देखील ती जराही गरम होत नाहीत. x तथापी ही हत्यारे सहसा कोणी वापरीत असल्याचे ऐकिवात नाही. रूपित्रावर (Shaping machine) वापरले जात असलेले कर्तंक कातन यंत्राच्या (Lathe) कर्तकाप्रमाणेच जवळजवळ असतात. कर्तंकांचा वरचा कोन 80° ते 100° इतका असतो. तसेच त्यांचा पुढचा कोन 80° ते 50° इतका असतो. रूपित्रावर वापरल्या जात असलेल्या निरन्निराळधा कर्तंकांचे आकार शेजारील आकृती क्रमांक १.२ मध्ये दाखविल्याप्रमाणे असतात.



आ. क्र. १.२ रूपित्रावर वापरात येणाऱ्या विविध कर्तन हत्यारांचा तक्ता

रूपित्रावर काम करणाऱ्या कोणाही कारागिरास यंत्रावर धातू कशी कापली जाते ते चांगल्या प्रकारे माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी प्रथम धातूशास्त्राच्या दोन वाबी समजावून घेणे हथासंबंधात जरूर आहे.



आ. क्र. १.२ रूपित्रावर वापरात येणाऱ्या विविध कर्तन हथ्यारांचा तत्त्व.

नरम रवर काही विशिष्ट मर्यादिपर्यंत ताणल्यास तो ताणला जातो. त्या पलिकडे जास्त ताणला गेल्यास तो तुटतो. तसेच नरम रवर दाब दिला असता

दावला जातो. व दाव काढून घेतला असताना परत पूर्व स्थितीला येतो. कठीण रबर नुसत्या हातांनी दावता अगर ताणता येत नाही. नेमकी हीच गोष्ट धातूला देखील लागू पडते. धातूवर काही प्रमाणात दाव दिल्यावर ती दावली जाऊन दाव काढून घेताच पुनः पूर्ववत् होते. तसेच, ती काही प्रमाणात ताणली असता ताणली जाऊन ताण काढताच पूर्ववत् होते. धातूच्या हच्चा प्रवृत्तीला धातूची प्रत्यास्थता (Elasticity) असे म्हणतात. मात्र ज्यावेळेस धातूवर विशिष्ट मर्यादिपलिकडे दाव अगर ताण पडतो तेव्हा धातूच्या पृष्ठभागाच्या आत काही प्रमाणात आण्विक फेरवदल घडून आंतर प्रत्यावरल (Internal stresses) निर्माण होतात. धातूवरील दाव/ताण काढल्यानंतर जावेळेस धातू पूर्ववत् होत नाही त्यावेळी धातूला एखादा नवा आकार प्राप्त होतो.

धातूच्या हच्चा प्रवृत्तीला धातूची अभिघटत्या (Plasticity) असे हणतात.

वरील प्रमाणे धातूला ज्यावेळी लवचिकपणा असतो तेव्हा धातूमध्ये सातपुरते आण्विक फेरवदल घडून येतात. परंतु ज्यावेळी धातू लवचिकपणाची मर्यादा ओलांडून अभिघटित होते. त्यावेळी धातूमध्ये कायमचे आण्विक बदल होतात. धातूमध्ये अशा प्रकारचे कायम स्वरूपाचे आण्विक बदल घडवून आणण्याचे कायं दोन पद्धतीनी करता येते.

१) धातु थंड असताना :—हच्चा पद्धतीने धातूला अभिघटित विरूपिण्याचे (Plastic deformation) काम पुढील प्रकारांनी करतात.


- अ) यंत्रोपकरणांवर (Machine tool) धातू कापून,
- ब) धातूवर ती थंड असताना घडकाम (Forging) करून,
- क) दाव यंत्रावर (Press machine) तोडकाम करून, आणि
- ड) रुळ यंत्रावर (Rolling mill) धातूचे प्रसरण करून.

२) धातु गरम असताना :—हच्चा पद्धतीने धातूला अभिघटित करण्याचे काम पुढील प्रकारांनी करतात.

- अ) धातूवर विविध औणिकोपचार करून,
- ब) गरम धातूवर घडकाम करून, आणि,
- क) धातूचे ओतीव काम (casting) करून.


टीप :—वरीलपैकी पहिल्या क्रियेचा वापर केला असताना धातूमध्ये सूक्ष्म असा कायम स्वरूपाचा आण्विक बदल घडून येतो व तोही मुख्यतः धातूच्या आत फार

खोलवर न होता फक्त वरवरच्या थरातच होतो. मात्र हच्चा पद्धतीने धातूचा आकार बदलला जातो. दुसऱ्या क्रियेच्या योगाने मात्र धातूच्या आत मोठ्या प्रमाणावर आणिवक फेरवदल घडून येतो व त्याचा आकारही बदलता यतो. हच्चास धातूचे अभिघटित विरूपण (plastic deformation) असे म्हणतात. रूपित्राच्या विसर्पी



आ. क. १३

(sliding) मेषाल (ram) मिळणाऱ्या पश्चात्र गतीमुळे हत्याराला देखील पश्चात्र विसर्पी गती (Reciprocating sliding motion) प्राप्त होते. त्यामुळे कर्तक शेजारील आकृती क्रमांक १.३ मध्ये दाखविल्याप्रमाणे धातूमध्ये घुसते व धातुची काप (cut) कापली जाते. अशा रीतीने कर्तकाच्या कार्यकारी सटक्याच्या (working or cutting stroke) प्रेरणेने (force) धातूचा कीस निघतो. त्यामुळे धातूच्या फक्त वाहच थरातच कायम स्वरूपाचा आणिवक फेरवदल घडून येऊन धातू विरूपित होते. परिणामी धातूचा पृष्ठभाग सपाट होऊन धातूचा कीस निघत राहून अखेर नगाचे यंत्रण (machining) होते.



२ प्रमापी साधने

आधुनिक यंत्रोदयगात तयार केला जाणारा प्रत्येक नग योग्य त्या प्रमापी साधनाने मापला जातो. यंत्राचे सुटे भाग तयार केले जात असताना तसेच ते तयार केल्यावर देखील मापले जातात. हे मापन कार्य ज्या साधनांनी केले जाते त्यांना प्रमापी साधने (Measuring tools) अशी संज्ञा आहे. बाजारात विक्रित मिळणारी एकूण सर्व प्रमापी साधने, वाचिक प्रमापी साधने (Direct measuring tools) व तौलनिक प्रमापी साधने (Indirect measuring tools) अशा दोन प्रकारात मोडलात.

१) वाचिक प्रमापी साधने :—ज्या प्रमापी साधनांवर विशिष्ट खुणा व आकडे असतात व ज्यामुळे एखाद्या नगाचे, विशिष्ट माप सरळ सरळ वाचता येते, अशा साधनांना वाचिक प्रमापी साधने म्हणतात..

२) तौलनिक प्रमापी साधने :—ज्या प्रमापी साधनांवर कोणत्याही प्रकारच्या खुणा अथवा आकडे नसतात व ज्यामुळे कामाच्या अगर नगाच्या मापाचा कोणताच बोव्हदीत नाही अशा साधनांना तौलनिक प्रमापी साधने म्हणतात. तौलनिक साधनाने नगाचे मापन केल्यावर ते “वाचण्यासाठी” एखाद्या वाचिक प्रमापी साधनाचा वापर करावा लागतो.

टीप :—प्रचलित अशा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार दोन पद्धती अस्तित्वात आहेत. एक, दशमान पद्धत (Metric system), दुसरी इंग्रजी पद्धत (English or British System) पैकी फक्त दशमान पद्धतीचा भारताने अवलंब केला आहे.

वाचिक प्रमापी साधने

१) पट्टी :—कोणत्याही नगाचे सरळ रेषेतील माप काढण्यासाठी पट्टीचा उपयोग करतात. एखाद्या नगाची ०.५ मि. मी. इतकी अचूक लांबी, संदी अगर जाडी मापता यते.

दशमान मापन पद्धतीनुसार मीटर हे माप पायाभूत म्हणून समजतात युरोपात पैरीस यथील आंतरराष्ट्रीय वजन व मापे संस्थेच्या पुराभिलेखागारात असलेल्या एका ‘प्लॅटिनम्-इरिडियम्’ च्या गोल सळळवर केलेल्या दोन खुणांमधील

अंतर म्हणजे एक मीटर. हथा मीटरच्या अंतराचे पुढीलप्रमाणे सोयीस्कर भाग केले आहेत.

०.१ मीटर — १ डेसिमीटर

०.०१ मीटर — १ सेंटीमीटर


०.००१ मीटर — १ मिलीमीटर.

टीप :— तथापी यंत्रशाळेतील सर्व मोजमाप मिलीमीटर मध्येच फक्त करण्याचा प्रघात आहे.

सर्वसाधारणत: तीन प्रकारच्या पट्ट्या बाजारात मिळतात. एका प्रकारात पट्टीची लांबी १५० मि. मी. तर दुसरीची लांबी ३०० मि. मी. व ५०० मिमी. इतकी असते. पट्टीच्या प्रमाणी लांबीचे एक/एक मिमी. चे सारखे भाग केलेले असतात व प्रत्येक दहाव्या खुणेवर १, २, ३, ४ असे सेंटीमीटरचे आकडे छापलेले असतात (आ.क्र. २.१ पहा)


पट्ट्या लवचिक पोलादापासून (spring steel) तयार केलेल्या असून त्यांची कडा व वाजू एकमेकींशी अत्यंत विनचुक अशा १०० च्या कोनात असतात. ज्या पट्टीवर ०.५ मि. मी. खुणा असतात अशा पट्टीचे सहाव्याने कोणतेही माप जास्तीत जास्त ०.५ मि. मी. इतके अचूक वाचता येते.

२) सूक्ष्ममापी (Micrometer) :—आधुनिक यंत्रोद्योगात तयार केले जाणारे लाखो सुटे भाग व त्यांचे लहान नग अत्यंत अचूक मापाचे असणे आवश्यक आहे. तरच ते काम देऊ शकतात. अशा नगांचे मापन करण्यासाठी पट्टीचा पुरेशा प्रमाणात उपयोग होऊ शकत नाहीं म्हणून अचूक माप वाचण्यासाठी सूक्ष्ममापी वापरतात. सूक्ष्ममापी हथा साधनाचे सहाव्याने एका मि. मीटरचे १०० भाग करता येतात व प्रत्येक भाग एक शतांश मिलीमीटर म्हणुन संबोधतात.



आकृती क्रमांक २.२ मध्ये एक सूक्ष्ममापी दाखविले असून त्याच्या विविध भागांची नावे दिली आहेत.

सूक्ष्ममापीच्या रम्मावर त्याच्या आसाशी समांतर अशी एक रेपा असते व हद्दा रेपेची काटकोनात वर व खाली अशा अर्ध्या मि. मी. अंतरावर उभ्या रेपा असतात. पैकी वर असणाऱ्या रेपा एक मि. मी. अंतरावर असतात. तरखालच्या रेपा, शून्यांश रेपेपासून पहिली अर्ध्या मि. मी. अंतरावर व त्यापुढील प्रत्येक एक मि. मी. अंतरावर असते. तसेच वरच्या वाजूला असलेल्या प्रत्येक पाचब्या रेपवर ५, १०, १५, २० व २५ असे मि. मीटर दर्शविणारे आकडे असतात. अशा प्रकारे रम्मावर असलेल्या २५ मि. मी. लांबीच्या ओळीचे ५० समान भाग केलेले असतात व प्रत्येक भाग हा ०.५ मि. मी. इतका असतो. हद्दा अर्ध्या मिलमीटर अंतराचे सूक्ष्ममापीवरील अंगुष्ठावर पुढे आणखी ५० समान भाग केलेले असतात. अशा रीतीने अंगुष्ठावरील एका पाठोपाठ असणाऱ्या दोन ओळींमधील अंतर ०.५ मि. मीटरच्या ०.०२ इतके म्हणजे ०.०१ मि. मीटर इतके असते. अशा रीतीने सूक्ष्ममापीच्या सहाय्याने कोणताही नग ०.००१ मि. मी. इतका अचुक वाचता येतो. हद्दासच सूक्ष्ममापीच्या लघुतम दर्शकांक (Least count) असे म्हणतात. अंगुष्ठावर शून्यांश दर्शक रेपेपासून प्रत्येक पाचब्या रेपवर ५, १०, १५ ते ४५ पर्यंत आकडे असतात.



आकृ. २.३ सूक्ष्ममापी वरील विविध मापे

बाजारात पुढीलप्रमाणे बाह्य सूक्ष्ममापी मिळतात. पैकी ०-२५ हद्दा सूक्ष्ममापीची लैरण न काढता येणारी (Fixed type) अशी असते. इतर सर्व बाह्य सूक्ष्ममापीवरोवर मिळणाऱ्या लैरणी बदलावयाच्या असतात. हद्दाखेरीज प्रत्येक सूक्ष्ममापीवरोवर प्रत्येकी एक अगर जास्त आमान (Standard measure)

मिळतात. हथा आमानाचे सहाय्याने वाहच सूक्ष्ममापी योग्य तितके अचूक लावता येते. प्रत्येक सूक्ष्ममापीचे लैरणीचे व तर्कुचे मुख्यपृष्ठ (Face) ०.०००७६२ मि. मी. इतके इतके सपाट असते. तसेच त्यांचा एकमेकांशी समांतरपणा ०.००२०३२ मि. मी. इतका अचूक असतो.

तक्ता क्र. २.१

माप	लैरणीची संख्या	आमानांची संख्या.
०— 25 mm	1	1
०— 50 mm	2	1
०— 100 mm	4	3
०— 150 mm	6	5
५०— १५० mm	4	४
१००— २०० mm	४	४
१५०— ३०० mm	६	६
२००— ३०० mm	४	४
३००— ४०० mm	४	४
४००— ५०० mm	४	४
५००— ६०० mm	४	४
६००— ७०० mm	४	४
७००— ८०० mm	४	४
८००— ९०० mm	४	४
९००— १००० mm	४	४

वाजारात मिळणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या वाहच सूक्ष्म मापीसह मिळणाऱ्या लैरणी व आमानांच्या संख्येची वरील तक्ता क्र. २.१ वरून कल्पना यईल.

वि. सू. :- सततच्या वापरामुळे सूक्ष्ममापी लैरणीच्या मुख्यपृष्ठाची तसेच तर्कुच्या मुख्यपृष्ठाची सूक्ष्म प्रमाणात झीज होते, त्यामुळे ही दोन्ही मुख्यपृष्ठे एकमेकांस चिकटविली असता रम्भावरील शून्यांश रेषेशी अंगुष्ठावरील शून्यांश रेषा मिळती होत नाही. दोन शून्यांश रेषांत पडणाऱ्या हथा फरकास, शून्यांश फरक (Zero error) असे म्हणतात. शून्यांश फरक काढून टाकण्यासाठी काही सूक्ष्ममापींच्या लैरणीचे त्याला वसविलेल्या मळसूवाने समायोजन (Adjustment) करता येते. तर, काही सूक्ष्ममापीचे वाबतीत मात्र हथासाठी रम्भाचे समायोजन करतात. त्यासाठी सूक्ष्ममापी सोबत मिळणारा विशिष्ट पाना वापरावा लागतो.

बन्याचशा कारागिरांना वरीलप्रमाणे असलेल्या वाहच सूक्ष्ममापीच्या अचुक पणाचा अंदाज नसल्याने ते त्यांच्याजवळील प्रमापी साधनांची योग्य ती काळजी घेत नाहीत. त्यामुळे प्रथम ते साधन खराब होते व हच्छा खराब साधनाने केलेले काम देखील सहाजिकच खराब होते. म्हणून पुढीलप्रमाणे प्रमापी साधनांची निगा राखाची म्हणजे ती खराब होणार नाहीत.

१) वाहच सूक्ष्ममापीने नगाचे माप घेताना प्रथम यंत्र पूर्णपणे थांबवा व त्यानंतर ज्या भागाचे मापन करावयाचे असेल तो भाग स्वच्छ करून घ्या.

२) वापरात नसताना सूक्ष्ममापी त्यासोबत मिळालेल्या लाकडी खोक्यात ठेवा.

३) अंगुष्ठ हातात घरून, एखाद्या खेळण्याप्रमाणे फिरवू नका.

४) वापरात असताना यंत्राच्या कोणत्याही गरम भागावर तसेच उन्हाच्या तिरीपेत वाहच सूक्ष्ममापी ठेऊ नका. त्याचे प्रसरण होईल.


५) तसेच लैरें बदलण्याचे वेळी सूक्ष्ममापीबोरोबर मिळणारा पानाच फक्त वापरा. इतर कोणताही पाना वापरू नका.

कोणत्याही प्रकारचे आंतर, वाहच माप घेण्यासाठी आंतरसूक्ष्ममापी व वाहच सूक्ष्ममापी मिळतात त्याचा वापर करण्याची पद्धत वरीलप्रमाणेच आहे.


३) व्हनिअर अनुश्रेणी कैवार (Vernier caliper) हच्छा प्रमापी साधनाचा उपयोग सूक्ष्ममापीप्रमाणेच कोणत्याही नगाचे माप वाचण्यासाठी करतात तथापि व्हनिअर अनुश्रेणी कैवाराचा विशेष असा आहे की हच्छा एकाच साधनाचे सहाय्याने कामाचे आंतरवाहच माप वाचता येते.

बाजारात अनुश्रेणी कैवार १५०, २००, २५०, ३००, ५०० व १००० मि. मीटरपर्यंतच्या मापात मिळतात. आकृती क्रमांक २.४ मध्ये दोन प्रकारचे अनुश्रेणी कैवार दाखविले आहेत. एका प्रकारात अखंड पट्टीच्या एका टोकास दोन पाय वर व दोन पायखाली असतात. वरच्या वाजूस असलेल्या पायाचे सहाय्याने नगाचे वाहच मापन, तसेच आंतर मापनही करतात. हच्छा प्रकारच्या काही अनुश्रेणी कैवाराना नगाच्या आतील भागाची खोली मोजण्यासाठी, एक चपटी ताढी जोडलेली असते तिला खोली मापी (Depth gauge) असे म्हणतात.

आकृती क्रमांक २-४ मधील दुसऱ्या अनुश्रेणी कैवाराचे फक्त खालच्या बाजूला दोन पाय आहेत. हे दोन पाय ज्या पृष्ठभागावर एकमेकांस मिळतात ते दोन्ही



आ. क्र. २.४ विविध प्रकारचे व्हर्निंगर अनुश्रेणी कैवार



आ. क्र. २.४ अनुश्रेणी कैवार

पृष्ठमाग सपाट व एकमेकांस समांतर असून त्याचे सहाय्यान कामाचे बाह्य मापन केले जाते. हथा पायाचे बाह्य पृष्ठाला गोलाई असते व त्यांचा उपयोग नगाचे आंतर मापन करण्याकडे होतो. दोन्ही बाह्य पृष्ठांची मिळून जाडी १० मि. मी. असल्यामुळे १० मि. मीटर पेक्षा लहान आकाराचे मापन करता येत नाही.

अनुश्रेणी कैवाराचा लघुतम दर्शकांक तीन प्रकारचा असतो. एका प्रकारात तो ०.०२ मि. मी. व दुसऱ्या प्रकारात ०.०५ मि.मी. इतका असतो. तिसऱ्या प्रकारचा अनुश्रेणी कैवार ०-१ मि. मी. इतक्या लघुतम दर्शकांकाचा असतो. ज्या अनुश्रेणी कैवाराचा लघुतम दर्शकांक ०.०२ असतो त्याचे सहाय्याने नगाचे माप दोनाच्या गुणाकारात वाचता येते. ज्या अनुश्रेणी कैवाराचा लघुतम दर्शकांक ०.०५ असतो त्याचे सहाय्याने नगाचे माप पाचाच्या गुणाकारात वाचता येते, त्याचप्रमाणे ०.१ लघुतम दर्शकांक असलेल्या अनुश्रेणी कैवाराचा उपयोग फक्त दशांशातच करता येतो.

अनुश्रेणी कैवारावर एक अखंड पट्टी असते. हथा अखंड पट्टीवर मुख्य माप असते, त्यावर एक एक मिलीमीटरच्या खुणा असतात, व शून्यांशापासून प्रत्येक दहाव्या खुणेवर १, २, ३, ४ असे सेंटीमीटर निर्दर्शक आकडे छापलेले असतात. हथाखेरीज सरकपट्टीवर काही खुणा केलेल्या असतात. अखंड पट्टीवर


छापलेल्या खुणांना मुख्य माप म्हणतात, तर सरकपट्टीवर असलेल्या खुणांना अनुश्रेणी माप असे म्हणतात.


व्हर्निअर अनुश्रेणी कैवाराचा मुख्य सिद्धांत (Principle) असा आहे की मुख्य मापकावरील एका ठराविक अंतराचे (बहुधा हे अंतर एक/दोन मिलीमीटर असते), उपमुख्य मापकावर विस्थापन (Displacement) केलेले असते. कधी एक मिलीमीटर अंतराचे विस्थापन केलेले असते तर कधी दोन मि. मीटर अंतराचे विस्थापन केलेले असते. तक्ता क्र. २.२ वरून मुख्य मापकावरील ओळी व अनुश्रेणीमापकावरील विस्थापित ओळींची संख्या तसेच मुख्य मापकावरील विस्थापिण्याचे नियोजित माप आणि विस्थापिलेले माप हचांवरून वरील सिद्धांत जास्त चटकन लक्षात याईल.

तक्ता क्र. २.२


मुख्य मापकाच्या ओळी (मुख्य मापकावर)	अनुश्रेणी मापकाच्या ओळी (उपमुख्य मापकावर)	विस्थापिण्याचे नियोजित माप (मुख्य मापकावर)	विस्थापिलेले माप (उपमुख्य मापकावर)	लघुतम दर्शकांक
9	10	1.00	0.90	0.10
19	10	2.00	1.90	0.10
49	50	1.00	0.98	0.02
39	20	2.00	1.95	0.05
19	20	2.00	1.95	0.05
24	25	2.00	1.95	0.05
24	25	0.50	0.48	0.02

वर उल्लेखिलेले विस्थापन माप अनुश्रेणी कैवारावर प्रत्यक्ष कसे दिसते ते शेजारील आकृती क्रमांक २.५ वरून समजण्यास सोपे जाईल.






आ. क्र. २८ सुक्ष्म गमीरतामापी




आ. क्र. २.१ सूक्ष्मांतर मापी




आ. क्र. २.१२ कोनमापी संच


V



आ. क्र. २.१३ तवकडी प्रमाणी




आ. क्र. २.१५



आ. क्र. २.५ व्हर्निअर अनुश्रेणी कैवारावरील विस्थापित भाषे

४) व्हर्निअर अनुश्रेणी उंचीमापी :
 (Vernier height gauge)

हथा प्रमापी साधनाने कोणत्याही नगाची तळापासून उंची मापता येते. व्हर्निअर अनुश्रेणी उंचीमापीचा नगाची उंची मोजण्यासाठी, नगाच्या पृष्ठभागावर तळापासून एका विवक्षित पातळीवर समातर ओढी आखण्यासाठी उपयोग केला जातो. अनुश्रेणी कैवाराप्रमाणे हथा प्रमापी साधनाचे मुख्य तत्व “मापाचे विस्थापन” हेच आहे. आकृती क्रमांक २.६ मध्ये दाखविलेल्या अनुश्रेणी उंचीमापीचा, व्हर्निअर अनुश्रेणी कैवार हा मुख्य भाग आहे. व त्यावर उंचीमापी साधन लावलेले असते हथा उंची मोजण्याच्या साधनाचा उंची मोजण्यासाठी व नगाच्या पृष्ठभागावर समांतर रेषा आखण्यासाठी असा दुहेरी उपयोग करतात. नगावर रेखांकन (Marking) करण्यासाठी ज्या पृष्ठपटावर (Surface plate) नग ठेवतात त्याच पृष्ठ-



आ. क्र. २.६ व्हर्निअर अनुश्रेणी उंचीमापी


पटावर अनुश्रेणी उंचीमापी ठेवून रेखांकन केले जाते. नगाची उंची मोजण्यासाठी देखील हथाच पद्धतीचा अवलंब केला जातो. अगदी अलिकडील काळांत काही-अनुश्रेणी उंचीमापीना, वाचन करणे सोपे घावे म्हणून एक विशालक भिंग (Magnifying lense) बसविलेले असते. हे प्रमापी साधन १५०, २५०, ३०० ६००, व १००० मि. मी. या आकारात विकत मिळते.

अनुश्रेणी उंचीमापी वापरताना रेखांकन करावयाच्या नगाचा तळ व अनुश्रेणी उंचीमापीच्या बैठकीचा तळ दोन्ही एकाच पातळीवर असणे अत्यंत आवश्यक आहे. हे प्रमापी साधन अशा रीतीने पृष्ठपटावर बसते केल्यानंतर उंचीमापी साधनाचा तळ प्रमापी साधनाच्या बैठकीच्या समान पातळीवर आणावा, व अशा स्थितीत असताना मुख्य मापकावरील शून्यांश रेषा व उपमुख्य मापकावरील शून्यांश रेषा दोन्ही एक रेखात्मक (Co-linear) असतील. ज्या नगाची उंची मोजावयाची असेल त्या उंचीइतके अंदाजे उपमुख्यमापक सरकवून घावे व नंतर योग्य त्या मापात सरकविण्या-साठी सूत्रकाचा उपयोग करावा व नंतर माप वाचावे.

टीप :—माप वाचण्याची पद्धत व्हर्निअर अनुश्रेणी कैवाराच्या मापन पद्धतीप्रमाणेच सर्व आहे.

५) कोनमापी (Bevel protractor) कोणत्याही नगाचा कोन मोजण्यासाठी तसेच एखादा नगाची यंत्र पटलावर कोनात्मक बांधी करण्यासाठी कोनमापीचा उपयोग केला जातो. कोनमापीचा शून्यांश विटू त्यावर जोडलेल्या चकतीच्या मधोमध असतो व त्या शून्यांश विटूच्या डावी उजवीकडे अनुक्रमे ९०° पर्यंतच्या खुणा असतात. चांगल्या प्रतीच्या कोनमापीवर प्रत्येकी अर्ध्या कोनाची एक अशा ९० अंशा पर्यंत खुणा असतात. पैकी प्रत्येक पूर्ण अंशाची खुण अर्ध्या अंशाच्या खुणेपेक्षा उंचीला थोडी जास्त असते. शून्यांशाचे दोन्ही बाजूना पूर्ण अंशाच्या प्रत्येक पाचव्या खुणेवर ५, १०, १५ असे आकडे ९० पर्यंत अनुक्रमे छापलेले असतात. आ. क्र. २.७ पहा.

कघीकधी प्रमापी साधनामध्ये एक पाणसळ (Level bottle) बसविलेली असते. तसेच एक ३०० मि. मी. लांबीची पट्टीसरकविता येण्याची सोय असते. व ती पट्टी कोनमापीवरोवर मिळते, वेगळी विकत घ्यावी लागत नाही. सदरहू प्रमापी साधनाचा लघुतम दर्शकांक ०.५० इतका असतो.



आ. क्र. २.७ कोनमापी

६) सूक्ष्म गभीरतामापी (Depth micrometer) सूक्ष्म गभीरतामापीचा उपयोग एका वाजूने वंद असलेल्या छिद्राची लांबी मोजण्याकडे, चावी गाळचाची खोली मोजण्याकडे तसेच नगाच्या आंतर व वाहच भागावर पायऱ्या असतात त्यावेळी नगाच्या एका कडेपासून प्रत्येक पायरीची लांबी मोजण्यासाची केला जातो.

आकृती क्रमांक २.८ मध्ये दाखविल्याप्रमाणे हे प्रमापी साधन असते. सूक्ष्म गभीरतामापीवर वाहच सूक्ष्ममापीप्रमाणेच खुणा असतात. फक्त रम्मावरील आकडे छापण्याची पद्धत वेगळी असते. वाहच सूक्ष्ममापीच्या रम्मावर शून्यांश दर्शक रेपा चौकटीच्या जवळ असते तर सूक्ष्म गभीरतामापीच्या रम्मावरील शून्यांश अनिवर्तीच्या जवळ असतो. व पंचविसाच्या मि. मी. ची खूण वैठकीच्या वाजूला असते. लघुतम दर्शकांक ०.०१ मि. मी. असतो.

सूक्ष्म गभीरतामापीच्या वरोवर २५ मि. मीटरपेक्षा जास्त खोल नगाचे मापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे जोड मापन दांडचा मिळतात.

- ० ते ७५ मि. मीटरच्या गभीरतामापीसाठी ३ जोडमापन दांडधा,
- ० ते १५० मि. मीटरच्या गभीरतामापीसाठी ६ जोड मापन दांडधा,
- ० ते २२५ मि. मीटरच्या गभीरतामापीसाठी ९ जोड मापन दांडधा,
- ० ते ३०० मि. मीटरच्या गभीरतामापीसाठी १२ जोड मापन दांडधा,

टीप:—प्रत्येक मापन दांडीवर त्या त्या मापन दांडीची लांबी, ती मापन दांडी, मापनासाठी किती लांबीपर्यंत जास्तीत जास्त चालू शकेल ते कोरलेले असते त्यानुसार कामाचे मापन करण्यासाठी योग्य ती मापन दांडी घेऊन काम करावे लागते.

७) **सूक्ष्मांतरमापी :** (Inside Micrometer) हच्चा प्रमापी साधनाचा उपयोग नगाच्या आंतरव्यासाचे मापन करण्यासाठी, तसेच चावी गाळच्याची लांबी व रुंदी मोजण्यासाठी करतात.


आकृती क्रमांक २-९. मध्ये दाखविल्याप्रमाणे तीन प्रकारचे सूक्ष्मांतरमापी मिळतात. दोन्ही प्रकारच्या सूक्ष्मांतरमापीच्या सहाय्याने नगाच्या छिद्राचा व्यास ५ मि. मी. पेक्षा मोठा असेल तरच मोजता येतो. हच्चा प्रमापी हत्याराचा लघुतम दर्शकांक ०.०१ मि. मी. इतका असतो. दोन प्रकारांपैकी एका प्रकारच्या सूक्ष्मांतरमापी बरोबर लहानमोठच्या छिद्राच्या व्यासाचे मापन करण्यासाठी जोड मापनदांडधा प्रमापी साधनाबरोबरच मिळतात त्यांचा उपयोग करावा लागतो.

८) **व्हर्निअर अनुश्रेणी गभीरता मापी** (Vernier depth gauge) हच्चा प्रमापी साधनाचा उपयोग सूक्ष्म गभीरतामापीच्या ऐवजी करतात. अनुश्रेणी कैवाराप्रमाणे हच्चाचाही लघुतम दर्शकांक ०.०५ मि. मी. तसेच ०.०२ इतका असतो तसेच माप वाचण्याची पद्धत देखील व्हर्निअर अनुश्रेणी कैवाराप्रमाणेच सर्वस्वी आहे आ. क्र. २.१० पहा.

९) **गभीरता मापी पट्टी** (Rule depth gauge) : हच्चा प्रमापी साधनाचा लघुतम दर्शकांक ०.५ मि. मी. इतका असतो व हे प्रमापी साधन फक्त १५० मि. मी. च्या मापातच मिळते.

आकृती क्रमांक २.११ मधील एक आयताकारी गभीरता मापी पट्टी एका आयताकारी आधारपट्टीमध्ये सरकविता यते. हच्चा आधारपट्टीची प्रमापी बाजू सपाट व काटेकोर अशी वनविलेली असते. ज्या नगाची खोली मोजवयाची असेल त्या नगाच्याकडेशी आधारपट्टीची सपाट बाजू खेटून बसवतात. नंतर पट्टी योग्य तितकी

छिद्रात सरकवून ती आधार पट्टीवर वसविलेल्या मळसूत्राचे सहाय्याने आवळतात व नंतर छिद्रातून पट्टी निघेल अशा बेताने संपूर्ण प्रमाणी साधन बाहेर काढून घेऊन माप वाचवात. (आ. क्र. २.११ पहा).-



आ. क्र. २.११ गभीरतामापी पट्टी

आ. क्र. २.१० व्हर्निअर अनुश्रेणी गभीरतामापी

१०) कोनमापी संच (Combination set) :— आकृती क्रमांक २.१२ मध्ये कोनमापी संच दाखविला आहे. हद्या प्रमापी साधनात पुढील प्रमापी साधने असतात.


- १) कोनमापी (Bevel), २) काटकोनमापी (Box square),
- ३) मध्यविदु निर्देशी (Centre square), ४) पाणसळ (Level),
- ५) पट्टी (Scale), ६) रेखणी (Scriber).

वरील विविध साधनांपैकी कोनमापी व पट्टीखेरीज इतर साधनांवर कोणत्याही प्रकारच्या खुणा नसतात. कोनमापीचा उपयोग पूर्वी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही नगाचा कोन मोजण्यासाठी करतात. काटकोनमापीचा उपयोग नगाच्या पृष्ठभागावर काटकोनात रेषा आखण्याकडे तसेच ४५° च्या कोनात रेषा आखण्याकडे केला जातो. मध्य विदु निर्देशीच्या सहाय्याने गोल पृष्ठभागाचा मध्यविदु काढता येतो मात्र मध्य विदु निर्देशीच्या प्राधाराच्या रूंदीपेक्षा मोठ्या व्यासाच्या वर्तुळाचा मध्य काढणे चूक आहे. पाणसळीचा उपयोग विशेषत: नगाची यंत्रपटलावर कोनात्मक वांधी करण्यासाठी व कोनीय नगाचे कोनमापन केल्यानंतर ते योग्य आहे का नाही ते तवासण्यासाठी करतात. (पहा आकृती क्र. २.१२).

११) तबकडी प्रमापी (Dial gauge) :—तबकडी प्रमापी हद्या प्रमापी साधनाचा विविधांगी उपयोग करता येतो. आतापर्यंत वर्णिलेल्या सर्व प्रमापी साधनांमध्ये सर्वांत जास्त संवेदनाक्षम असे हे प्रमापी साधन आहे. त्यामुळे हद्याचा उपयोग अल्पांत जपून व सावधपणे करतात. अन्यथा, तबकडी प्रमापीच्या संवेदनाक्षमतेला वाध येतो.

आकृती क्र. २.१३ मध्ये एक तबकडी प्रमापी दाखविले असून त्याच्या तबकडीवर शून्यांशापासून १, २, ३, ४, असे आकडे ९ पर्यंत अनुक्रमे छापलेले असतात. हद्या प्रत्येक भागाचे आणखी पाच अगर दहा उपभाग केलेले असतात. पाच भाग असल्यास प्रत्येक भाग ०.०२ मि. मी. चा असतो व दहा भाग असल्यास प्रत्येक भाग ०.०१ मि. मी. चा असतो. तबकडीच्या मध्यमापी घडचाळाच्या काटच्या प्रमाणे एक काटा असतो. ज्यावेळेस हा काटा संपूर्ण एक फेरा फिरतो त्यावेळी एक मिलीमीटरचे मापन होते. हद्या तबकडीच्या खालच्या वाजूस वाहेऱून एक संवेदन दांडी (Sensing pin) वसविलेली असते. हद्या संवेदनदांडीच्या एका टोकास नगाचे पृष्ठभागावर खेटून वसवितात.

संवेदन दांडीचे दुसरे टोक तबकडी प्रमापीचे आतून एका स्कन्दाला (spring) जोडलेले असते व हा स्कन्द दुसऱ्या टोकाने तबकडीच्या काटधाला जोडलेला असतो. संवेदन दांडी वरच्या दिशेने दावली असता आतील स्कन्दावर ताण पडून तो ओढला जातो. (पहा आ. कृ. २.१४) व स्कन्द ओढला गेल्यावर त्याचा ताण पडण्याने तबकडीवरील काटधाला गती मिळून तो फिरू लागतो.



आ. क. २.१४ तबकडी प्रमापीची अंतररचना

तबकडी प्रमापी हे साधन वापरण्यासाठी चुंबकीय बैठक स्कम्म (Magnetic base block) वापरतात. केव्हा विशेष प्रकारचा आधारक देखील वापरला जातो (पहा आ. कृ. २.१५).

१२) वीट प्रमापी संच (Slip guage box):—हे प्रमापी


साधनांपैकी सर्वात जास्त अचूक असे साधन समजले जाते. हृद्याची अचुकता इतकी असते की समांतर अचुकता—सपाट अचूकता—०.०००५ मि. मी. इतकी असते. * हृद्या साधनाचे अचूकतेनुसार, दोन प्रकार मिळतात. पैकी एक प्रकार यंत्रशाळेत नगाचे मापन करण्यासाठी वापरतात व त्याला यंत्रशाळेय प्रमापी साधन म्हणतात. दुसरा प्रकार फक्त तपासनिसाच्या वापरासाठी असतो व त्याला तपासणी वीट प्रमापी साधन म्हणतात. (आ. क. २.१६)

वापरासंबंधी महत्वाच्या सूचना

हे साधन वर लिहील्याप्रमाणे अत्यंत संवेदनाक्षम असल्यामुळे ते हाताळण्या-पुर्वी पुढील सूचना लक्षात घेऊन त्यानुसार काम करणे अत्यंत आवश्यक आहे. X

* Gauge Block & Accessories—C.E. Johanson's Catalogue No. 12-1

X Engineering Inspection—Parkinson



आ. क्र. २.१७
वीट प्रमापीच्या दोन तुकड्यांचे
संपीडन करण्याची पद्धत

१) हे साधन वापरण्यापूर्वी ते हाताळणाऱ्या इसमाने स्वतःचे हात मरपूर सावण लावून स्वच्छ घुवन कोरडे करणे आवश्यक आहे. तसे न करता हाताळण्याने हाताच्या धामातील क्षारामुळे साधनास गंज चढतो.

२) हात घुवून स्वच्छ केल्यानंतर दोन्ही हातांच्या पंजाना चांगल्या प्रतीचे यंत्राचे तेल लावावे. त्यामुळे तळहाताला घाम येण्याची शक्यता राहणार नाही. मात्र हाताला तेल लावताना तेलाचा वापर नेमकाच असावा.

३) नंतर वीट प्रमापी त्याचे खोकयातील नेमक्या जागेवरून काढून नरम, कोरड्या व स्वच्छ कपड्याने पुसावे. मगच वापर करावा.

४) ज्यावेळी एकापेक्षा अधिक वीट प्रमापीची आवश्यकता असेल तेव्हा दोन वीट प्रमापी हातात घरून त्यांची प्रमापी पृष्ठे एकमेकांशी खेटून जरा दावावे व दोन्ही प्रमापीचे पृष्ठभाग एकमेकांस चिकटविलेल्या स्थितीत ठेवून कोणतेही एक वीट प्रमापी स्वतः भोवती गोलाकार फिरवावे. अशा प्रकारे दोन तीन वेळा फिरविल्यानंतर दोन्ही वीट प्रमापी जेथे चिकटविलेले आहेत तेथील हवा निघून जाऊन दोहोंमध्ये निर्वात प्रदेश तयार होईल व दोन्ही तुकडे मिळून 'जणू एकच तुकडा' तयार होईल हचा किंवेला संपीडन

(wringing) असे म्हणतात. सदरप्रमाणे एकापेक्षा अधिक वीट प्रमाणी वापरणे ज्ञाल्यास प्रत्येक वीट प्रमाणीचे दुसरीबरोबर संपीडन करणे अत्यंत आवश्यक आहे (आ. क. २.१७ पहा).

५) वीट प्रमाणी संचामधीशल झीज प्ररोध तुकडे वीट प्रमाणीचा वापर करताना वापरणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे वीट प्रमाणीच्या प्रमाणी पृष्ठाचे संरक्षण होईल.

६) काम ज्ञाल्यानंतर प्रत्येक वीट प्रमाणी, खोकयातील नेमक्या जागेवर तेल लावून ठेवा.

७) चुंबकीय क्षेत्रामधील नगांवर वीट प्रमाणीचा उपयोग करू नका.

८) कोणत्याही वेळी व कदीही वीट प्रमाणी सर्वसाधारण उष्णतामानापेक्षा जास्त उष्णतामान असलेल्या जागी ठेवू नका, वापरू नका त्यामुळे वीट प्रमाणी प्रसरण पावेल.

वीट प्रमाणी संच पुढीलप्रमाणे काढे करण्यासाठी वापरतात.

१) एखाद्या नगाची उंची, लांबी, रुंदी व कोन अत्यंत अचूकपणे मोजण्या साठी,

२) एखाद्या नगातील गाळचाची रुंदी अगर लांबी अचूकपणे मोजण्यासाठी,

३) गोल कामाचा बाह्य व्यास अचूकपणे मोजण्यासाठी,

४) बाह्य सूक्ष्मप्रमाणी, अनुश्रेणी कैवार वरीरे प्रमाणी साधने त्यांच्याकडून अपेक्षित असलेले माप अचूकपणे दाखवितात किंवा नाही ते ताडून पाहण्यासाठी,

५) यंत्रण करावयाच्या नगावर हत्याराने कात घेण्यापूर्वी ते जरूरत्या अपेक्षित अंतरावर ठेवण्यासाठी,


वरील कोणत्याही प्रकारचे मापन करावयाचे ज्ञाल्यास ते करण्यासाठी वीट प्रमाणी संचाखेरीज अनुश्रेणी उंचीमाणी, सूक्ष्म गभीरता माणी, अनुश्रेणी गभीरता माणी व तबकडी प्रमाणी हथांपैकी कोणत्याही प्रमाणी साधनाचा उपयोग करावा लागतो, तथापि विशेष करून फक्त तबकडी प्रमाणीचा उपयोग करण्याची पद्धत आहे.

वर निर्देशिलेल्या पाच प्रकारच्या उपयोगाखेरीज, वीट प्रमाणी संच व अनुश्रेणी उंची माणी हथांचे संयुक्त उपयोगाने एखाद्या नगाच्या पृष्ठमागावर त्याच्या नील रेखाचित्र वरहुकूम अचूकपणे रेखांकन केले जाते.

वर उल्लेखित्यापैकी कोणत्याही प्रकारे वीट प्रमापी संचाचा उपयोग करणे ज्ञात्यास हे काम पृष्ठपटावर (Surface plate) केले जाते. मात्र कामाला सुखावात करण्यापूर्वी पृष्ठपटाचे समतलन (Levelling) करणे अत्यंत आवश्यक आहे. नपेक्षा कामावर करावयाचे रेखांकन अचूक करता येत नाही.

वीट प्रमापीचे सहाय्याने नगाचे मापन करण्याची पद्धत


प्रथम पृष्ठपटाचे समतलन करून त्याच वार्यकारी पृष्ठभाग (Working surface) चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेतात. समजा तयार नगाची उंची ५०.६९ मि. मी. व वाहच्य व्यास १००.०३ मि. मी. इतका अपेक्षित आहे. तसेच दोन्ही मापे फक्त —०.०२ मि. मी. इतकीच जास्त चालू शकण्याजोगी आहेत. प्रथम ५०.६९ इतक्या मापात वीट प्रमापी संच त्याचे झीज प्रोध तुकड्यांसहित एकमेकांचे संपीडन करून चिकटून ते पृष्ठपटाच्यावर ठेवतात. नंतर ज्याचा लघुतम दर्शकांक ०.०१ मि. मी. आहे असे तबकडी प्रमापी साधन चुंबकीय बैठक स्तम्भाला आवळतात. ५०.६९ ह्या मापात पूर्वी तयार करून घेतलेला वीट प्रमापी संच जेये ठेवला आहे त्याचे जवळ चुंबकीय बैठकीला अडकविलेले तबकडी प्रमापी अशा घेताने ठेवतात की तबकडी प्रमापीची संवेदन दांडी केवळ इतकीच दावली जाईल की तबकडीचा काटा फक्त ५ ते ७ उपभाग उजवीकडे सरकेल. नंतर तबकडीची चकती स्वतंत्रपणे स्वतः सभोवती फिरवून तबकडीची शून्यांश रेषा काटचाचे खाली आणतात. हच्या क्रियेला तबकडी प्रमापीचे पूर्व दावन (Pre-loading) असे म्हणतात. ही क्रिया कोणत्याही नगाचे तबकडी प्रमापीचे सहाय्याने मापन करण्यासाठी केली जाते. अशा प्रकारे तबकडीचे पूर्व दावन केल्यानंतर तबकडीच्या संवेदन दांडीखालून वीट प्रमापी संच काढून घेतात नंतर ज्या भागाचे मापन करावयाचे असते तो नग वीट प्रमापी संचाचे संवेदन दांडीखाली ठेवतात. नग संवेदन दांडीखाली ठेवण्यापूर्वी संवेदन दांडी अंगठा व पहिले बोट यांचे सहाय्याने थोडी वरच्या दिशेने उचलून घेऊन नंतर नग दांडीखाली सरकवितात नंतर तबकडीमध्ये नगाच्या मापाचे वाचन करतात. जर तयार नग अपेक्षित मापाच्या अनुज्ञेय परवान्यापेक्षा ०.०१ मि. मी. अगर ०.०२ मि. मी. मोठा असेल तर तबकडी-वरील काटा —०.०३ अगर —०.०४ च्या खुणेवर जाऊन स्थिर होईल. या उलट जर तयार नग अपेक्षित मापापेक्षा ०.०१ मि. मी. लहान असेल तर तबकडीमधील काटा डावीकडे ०.०१ इतका सरकून स्थिर राहील.



३ प्रमापी साधने (पुढे चालू)


तौलनिक प्रमापी साधने :—

१) बाह्य व आंतर माप कैवार (Out side and in-side caliper) ह्या दोन प्रमापी साधनांचा उपयोग नगाचे आतून व बाहेरून माप घेण्यासाठी करतात. आंतर व बाह्य माप कैवारांचे दोन प्रमुख प्रकार अस्तित्वात आहेत. आकृती क्रमांक ३.१ मध्ये दाखविल्याप्रमाणे माप कैवाराचे दोन पाय त्यांच्या एक टोकाला



आ. क्र. ३.१ बाह्य व आंतरमाप कैवार

एकतर रिवेटन कस्तूरी जोडलेले असतात किंवा दुसऱ्या प्रकारात दाखविल्याप्रमाणे दोन पाय एकमेकांना लवचिक पोलादी पट्टीने जोडलेले असतात. पैकी दुसऱ्या



आ क्र. ३.२ विभाजक

असतात. दोन्ही टोकांमधील अंतराचे नियमन विभाजकास जोडलेल्या सूत्रकामुळे करता येते. हे साधन १००, १५० व ३०० मि. मी. इतक्या मापात मिळते.

३) लंगडा माप कैवार (Odd-leg caliper):—सदरह साधन शेजारील आकृती क्र. ३.३ मध्ये दाखविल्याप्रमाणे असून त्याच्या एका पायास टोकापाशी थोडेसे बाकविलेले असते व दुसरा पाय विभाजकाच्या पायाप्रमाण अणकुचीदार असतो. लंगडा माप कैवाराचा उपयोग एखाद्या नगावरील प्रस्तराची (Step) नगाच्या कटेपासून लांबी मोजण्यासाठी तसेच कोणत्याही नगावर समांतर रेपा काढण्यासाठी केला जातो. हे साधन १००, १५० व ३०० मि. मी. मध्ये मिळते.


टीप :—बाह्य व अंतर माप कैवार, विभाजक व लंगडा माप कैवार हच्चांची टोके नेहमी योग्य त्या प्रमाणात चांगली, अणकुचीदार असणे आवश्यक आहे. ती तशी नसल्यास त्यांचे सहाय्याने मापन केल्याने माप योग्य तितके अचूक मिळणार नाही.

प्रकारचा माप कैवार त्याला जोडलेल्या सूत्रकामुळे आवश्यक तितक्या प्रमाणात नेमका सरकविता येण्याची सोय असते.

बाजारात १०० मि. मी., १५०, व ६०० मि. मी. इतके माप घेऊ शकणारे माप कैवार मिळतात. दोन्ही प्रकारच्या माप कैवारांचे पाय उच्च कर्बपोलादी व त्याचे सूत्रक व रिवेट मध्यम कर्बं पोलादी तर नट मात्र नीच कर्बपोलादी असतात.

२) विभाजक (Divider):- हच्चा साधनाचा उपयोग विशिष्ट मापाचे वरुळ काढण्यासाठी, वरुळाचे परिधावर विशिष्ट मापाच्या खुणा करण्यासाठी तसेच एखाद्या सरल ओळीवर विशिष्ट मापाच्या खुणा करण्यासाठी केला जातो. शेजारील आकृती क्र. ३.२ मध्ये दाखविल्याप्रमाणे हच्चा प्रमाणी साधनाच्या दोन्ही पायांना अणकुचीदार अशी बारीक टोके

४ काटकोन मापी (Fitter's square) :— शेजारील आकृती ऋमांक ३.४ मध्ये सदर प्रमापी साधन दाखविले असून त्याचा उपयोग एखाद्या नगाचे काटकोन तपासण्याकडे केला जातो. हच्छा प्रमापी साधनाच्या पात्याचा उपयोग पुळकळ वेळा एखादे कामाचा पृष्ठ समतल आहे किंवा नाही तेही पाहण्यासाठी केला जातो.




काटकोन मापीचे दोन भाग-पाते व घड एकमेकांना जोडलेले असतात. कोणताही काटकोन मापी योग्य त्या प्रमाणात बिनचुक आहे किंवा नाही ते तपासण्यासाठी पुढील पद्धतीचा उपयोग करतात.

आकृती क्र. ३.५ मध्ये दाखविल्याप्रमाणे एका पृष्ठपटावर काटकोन मापी रीतीने ठेवतात की त्याच्या

आ. क्र.३.३ लंगडामाप कैवार

घडाची वाजु पृष्ठपटाला खेटून व पाते पृष्ठपटावर टेकून अशा स्थितीत काटकोनमापी ठेवून पात्याच्या वाढेरील कडेने एक रेषा पेन्सिलीन पृष्ठपटावर काढतात. नंतर काटकोन उचलून उलटून ठेवतात व काटकोनाचे घड पूर्वीच्या विरुद्ध दिशेने पृष्ठपटाशी खेटून ठेवतात. अशा स्थितीत ठेवल्यानंतर, पूर्वी काटकोनमापीच्या पात्याच्या कडेने काढलेल्या रेषेशी पात्याची कडा सम-रेषेत येईल. आता दुसरी रेषा काढतात. जर दोन्ही रेषांमध्ये जराही अंतर पडले तर तपासणी केलेला काटकोन मापी योग्य त्या दर्जाचा नसल्याचे समजतात.


बाजारात काटकोनमापी १००, १५०, २००, ३००, ६०० व १००० मि. मी. च्या मापात मिळतात. काटकोन मापीची लांबी त्याच्या पात्याच्या लांबीवरून ठरविली जाते. काही काटकोन मापींच्या पात्यांवर प्रत्येकी एक/एक मिलीमीटरच्या रेषा आखलेल्या असतात व प्रत्येक दहाव्या रेषेवर १, २, ३ अशा सेंटीमीटर दर्शक खुणा कोरलेल्या असतात. अलिकडील काळात काही विशिष्ट कोनमापीचे पाते घडाशी काटकोनात सरकविता येण्याची सोय केलेली असते.



आ. क्र. ३.५

५) विशिष्ट प्रमापी साधने :—एखाद्या नगाचे ज्यावेळी एकासारखे एक शेकडो नग तयार करावयाचे असतील अशा वेळी विशिष्ट प्रमापी साधने तयार करावी लागतात.

आकृती क्रमांक ३.६ मध्ये अशी दोन विशिष्ट प्रमापी साधने दाखविली आहेत. विशिष्ट प्रमापी साधनांमुळे कामाचे तौलनिक 'मापन' करता येते.




आ. क्र. ३.६

वास्तविक हचा साधनांचा उपयोग मापन करण्यासाठी न होता फक्त नगाची तपासणी (checking) करण्यासाठी होतो. तथापी हे विशिष्ट प्रमापी साधन एखाद्या विशिष्ट मापातच तयार केले जात असल्याने ते प्रमापी साधनात मोडते आकृती क्रमांक ३.६ मध्ये दाखविल्या प्रमाणे तयार केलेल्या विशिष्ट प्रमापी साधनास ते ज्या दोन स्तरांवर बसते करावयाचे असते त्या स्तरांवरील घातूची कडा बसण्यासाठी खाच पटडावी लागते. त्यामुळे विशिष्ट प्रमापी साधन व्यवस्थितपतणे नगाच्या स्तरांवर बसते करून पाहता येते. सदरहू प्रकारचे प्रमापी साधन तयार करावयाच्या नगाप्रमाणे आवश्यक त्या आकारात व मापात तयार करावे लागते. अशा प्रकारच्या विशिष्ट प्रमापी साधनांमुळे नगाची एकाच वेळी द्वि-मिती (Two

dimensions) पाहता येऊन कारागिराचा वेळ वराच वाचतो. त्यामुळे, बरेच नग तयार करावयाचे झाल्यास प्रथम असे विशिष्ट प्रमापी साधन तयार करणे कायदेशीर ठरते. गरजेनुसार ही साधने उच्च कर्वं वा मिश्र पोलादाची बनवितात.

६) 'ज्या' प्रमापी साधन (Sine-bar) :- यंत्रशाळेमध्ये पुण्यकल वेळा असेही काम तयार करावयाचे असते की, ज्याचा कोन फारच अचूक असणे आवश्यक असते. अशा वेळी शेजारील आकृती क्रमांक ३.७ मध्ये दाखविलेल्या 'ज्या' प्रमापी साधनाच्या सहाय्याने करतात. प्रमापीं साधनाने नगाचा कोन मापणे तसेच नगाची यंत्रपटलावर कोनात वांधणी ही कामे केली जातात.




आ. क्र. ३.७ ज्या प्रमापी साधन

'ज्या' प्रमापी साधनाची उभारणी त्रिकोणमितीच्या पुढील महत्वाच्या सिद्धांतावर केलेली आहे.


शेजारील आकृती क्रमांक ३.८.१ मध्ये दाखविलेल्या काटकोन त्रिकोणात हा कोन त्याच्या समोरील वाजू व कर्ण हच्यांचे लांबीच्या गुणोत्तररचे 'ज्या' (Sine-bar) एवढा असतो.

'ज्या' प्रमापी साधने आकृती क्रमांक ३.७ मध्ये दाखविल्याप्रमाणे दोन प्रकारची असतात. एका प्रकारच्या साधनाला दोन गोलाकार खुट्या जोडलेल्या असतात. तर दुसऱ्या प्रकारच्या साधनाला त्याचे दोन्ही टोकांना दोन वेलन (Rollers) प्रत्येकी एका मळसूत्राने जखडून ठेवलेले असतात. 'ज्या' प्रमापी साधनांचे काढी प्रकारात त्यांना भोके पाढून त्यांचे वजन हलके केलेले असते. वाजारात १०० मि. मीटरच्या आकारात 'ज्या' प्रमापी साधन मिळते. त्याच्या वेलनांच्या मध्यविद्युमधील अंतर १०० मि. मी. इतके असते, त्यामुळे दशांश पद्धतीने हिशेब करणे

VII




आ. क्र. २.१६ वीट प्रमाणी संच




आ. क्र. ३.४ काटकोन मापी




VIII



आ. क्र. ४.११ एकमेष रूपित्र



आ. क. ३.८१



आ. क. ३.८२

सोपे होते. कोणत्याही प्रकारच्या 'ज्या' प्रमाणी साधनाला योग्य ती अचूकता प्राप्त व्हावो म्हणून ती तयार करीत असताना पुढीलप्रमाणे दक्षता घेतली जाते.

१) 'ज्या' प्रमाणी साधनाचे सर्व मुटे भाग उच्च कर्ब पोलादाचे अथवा शक्यतर रूप वर्णातु (Nickel crome) पोलादाचे केलेले असतात.

२) सर्व मुट्या भागांचे शाणन (Grinding) करण्यापूर्वी कठिणीकरण (Hardening) केलेले असते. कठिणीकरण केल्याने त्यांना आकार थाणुता (Dimensional stability) प्राप्त होते, तसेच मुळात कडक असलेल्या घातूचा कडकपणा वाढण्याला मदत होते. कठिणीकरणामुळे घातूची झीज रोधकता वाढते व शाणन केल्याने गंज रोधकता प्राप्त होते.

३) 'ज्या' प्रमाणीच्या आयताकारी पट्टीच्या लांबीच्या दोन्ही बाजूंवे वेल्लनांच्या मध्यरेषेपासुनचे अंतर समान असते व त्या दोन्ही बाजू वेल्लनाच्या मध्यरेषेशी जास्तीत जास्त संपूर्ण समांतर असतात. सदरील बाजूंची समांतर अचूकता (Accuracy) ०.००१ मि. मी. असते. ×

४) 'ज्या' प्रमाणीला जोडलेले दोन्ही वेल्लन समान मापाचे असतात.

* Testing Machine Tools,

—Dr. G. Schlesinger

'ज्या' प्रमापी साधनान कामाचे कोन मापन करण्यासाठी पुढील आनु-
वंगिक साधनांची आवश्यकता असते.

- १) समतलन केलेले पृष्ठपट (Pre-levelled surface)
- २) व्हनिअर अनुश्रेणी उंची मापी (Vernier height gauge)
- ३) वीट प्रमापी संच (Slip gauge box)

ज्या नगाचे कोनमापन करावयाचे असेल त्या नगाच्या निमुळत्या पृष्ठाला
'ज्या' प्रमापी साधनाच्या पट्टीचा पृष्ठ चिकटवून माप घेण्याचा प्रघात आहे.

नगाचे कोनमापन कसे करतात त्याची, पूर्वी दिलेल्या त्रिकोणमिती
सिद्धांतावर आधारित काही उदाहरणावरून कल्पना येईल.

आकृती क. ३.८.२ मधील काटकोन त्रिकोणाचो एक बाजू ४० मि. मी.
व कर्ण ५० मि. मी. आहे तर त्याचा क्ष हा कोन किती असेल ते सांगा ?

त्रिकोणमितीच्या सिद्धांताने क्ष हा कोन त्याचे समोरील बाजूची लांबी
व कर्णाची लांबी यांच्या गुणोत्तराच्या 'ज्या' एवढा असतो.

म्हणून,

$$\frac{\text{समोरील बाजूची लांबी } 40}{\text{'ज्या' क्ष } = \frac{\text{कर्णाची लांबी } 50}{} = \frac{4}{5} = 0.8$$

आता परिशिष्टात दिलेल्या त्रिकोणमितीच्या कोनदर्शक तक्त्यावरून
०.८ ही संख्या 'ज्या' दर्शिकेत पहा. दर्शिकेमध्ये पाहिल्यानंतर हच्या संख्येची किमत
३६० ५' इतकी दिसेल. अशा रीतीने हा कोन ३६० ५' इतका होतो.

समजा एखाद्या काटकोन त्रिकोणाची एक बाजू १०० मि. मी. व
कर्ण ८०० मि. मी. आहे तर त्याचा क्ष हा कोन किती असेल ते काढा.

त्रिकोण मितीच्या सिद्धांतप्रमाणे,

$$\frac{\text{समोरील बाजूची लांबी } 100}{\text{'ज्या' क्ष } = \frac{\text{कर्णाची लांबी } 800}{} = \frac{100}{800} = \frac{1}{8} = 0.125$$

आता परिशिष्टात दिलेल्या 'ज्या' दर्शिकेवरून हच्या संख्येची किमत
७०० १०' इतकी येते. म्हणून क्ष हा कोन ७०० १०' इतका होतो.

वरील दोन उदाहरणांमधील कणाचे ठिकाणी 'ज्या' प्रमापी साधन व उम्या बाजूचे ठिकाणी वीट प्रमापी कल्पिल्यास नगाचे कोन मापन कशा प्रकारे करतात याची कल्पना येऊ शकेल.

'ज्या' प्रमापी साधनाने नगाचा कोन मोजप्पाची क्रिया

१) प्रथम ज्या पृष्ठपटावर मापन करावयाचे असेल त्या पृष्ठपटाचे समतलन करून पृष्ठभाग स्वच्छ करून घेतात.


२) नंतर 'ज्या' प्रमापी साधन व वीट प्रमापी स्वच्छ करून घेतात.

३) निमुळत्या नगाच्या मोठ्या मापाची व लहान मापाची वजाबाकी इतक्या मापाची वीट प्रमापीची चवड तयार करून घेतात.

४) नंतर ज्या तयार नगाचे मापन करावयाचे आहे तो नग शेजारील आकृती क्रमांक ३.९ मध्ये दाखविल्याप्रमाणे पृष्ठपटावर ठेवतात व त्याच्या निमुळत्या बाजूला खेटून 'ज्या' प्रमापीची आयताकार पट्टी अशा प्रकारे ठेवतात की ज्यामुळे तिच्या दोन्ही वेल्लनांमधील लांबीचा पृष्ठभाग नगाच्या निमुळत्या बाजूला चिकटून वसेल व एका बाजूचा वेल्लन वीट प्रमापीच्या चवडीत वसता राहून दुसरा वेल्लन वीट प्रमापीच्या चवडीवर टेकेल.

वरीलप्रमाणे तयारी झाल्यानंतर शेजारील आकृतीमध्ये दाखविलेल्या विशिष्ठ रेषेच्या काटकोन त्रिकोणाचे मापन अनुश्रेणी उंची मापीचे सहाय्याने करतात. त्यासाठी पुढील पद्धत अवलंबितात. पृष्ठपटापासून मापन केले जाते. उंच बाजूच्या वीट प्रमापीची उंची अधिक वेल्लनाची उंची वजा वेल्लनाची त्रिज्या म्हणजेच पृष्ठपटापासून ते वेल्लनाच्या मध्यविद्युपर्यन्तचे माप मिळते. हच्या पद्धतीप्रमाणेच कमी उंचीच्या वीटप्रमापीच्या बाजूच्याही वेल्लनाच्या मध्यविद्युपर्यन्तचे पृष्ठपटापासूनचे माप काढतात. नंतर हच्या दोन्ही मापांची वजाबाकी केली असता पूर्वी संगितल्याप्रमाणे आपणास काटकोन त्रिकोणाच्या लंबाची लांबी मिळते. कणाची लांबी म्हणजेच दोन वेल्लनांमधील अंतर १०० मि. मी. कायम असल्याने काटकोन त्रिकोणाच्या कर्ण व लंब हच्या दोन्ही बाजू माहीत होऊन पूर्वी प्रमाणेच त्रिकोणमितीचा सिद्धांत वापरून नगाचा कोन 'ज्या' कोन दर्शकेवरून काढता येतो.

७) सरल रेषा प्रमापी (Straight edge) आकृती क्रमांक ३.११ पहा मूळ्यतः दोन प्रकारचे सरल रेषा प्रमापी मिळतात. त्याचा उपयोग तयार करा




मा.क्र. ३-२ ज्या प्रमाणीकर्या सुहाय्याने नगारे माध्यन

[तातो]




वयाच्या कामाची कडा कितपत सरळ आहे ते पाहण्यासाठी तसेच एखाद्या नगाचा पृष्ठभाग कितपत सपाट आहे ते ताढून पाहण्यासाठी होतो.

काही सरळ रेषा प्रमापी वर्ण स्पातु पोलादाचे असतात. हे तयार करताना पुढील खबरदारी ध्यानात घेऊन बनवितात.

१) सरळ रेषा प्रमापीला परिमाण स्थाणुता (Dimensional Stability) व झीज रोधकता तसेच गंज रोधकता हच्चा वावी, यांच्याकडून ज्या प्रकारचे काम अपेक्षित असते त्यासाठी, असणे अत्यंत आवश्यक आहे.



आक्र. ३.१ ज्या प्रमाणीच्या सहारयाने नगाचे मापन




आ. क्र. ३.१० ज्या प्रमापीचे विविध उपयोग

२) सरळ रेषा
प्रमापीला जास्तीत जास्त
विनचुक सरळपणा व
त्याच्या पृष्ठभागांची
जास्तीत जास्त सपाटी
असणे अत्यंत आवश्यक
आहे तसेच;

३) सरळ रेषा
प्रमापीच्या चारी बाज
एकमेकीशी जास्तीत
जास्त काटकोनात
विनचुकपणे असणे व
त्याच्या समोरासमोरच्या
बाजू एकमेकीशी समांतर
असणे अत्यंत आवश्यक
आहे.

काही वळा विशिष्ट
प्रकारचे सरळ रेषा
प्रमापी दोन मागात
असते वरचा माग
प्रमापी स्तर म्हणून
ओळखतात व खालचा
माग त्याच्या बैठकीचे
काम करतो. प्रमापी
स्तर पूर्वी सांगितल्या-
प्रमाणे वर्णरूपातु पोलादी
तर बैठकीचा माग उच्च
कर्वं पोलादी असतो.
हे दोन्ही माग एकमेकांस
वितळ जोडलेले (Welded)
असतात प्रथम
वितळजोड करून नंतर
त्यांचे संपूर्ण यंत्रण केले
जाते.

वरील दोन प्रकारांखेरीज आणखीही एका प्रकारचे सरळरेषा प्रमापी मिळते, व हे पूर्वप्रमाणे घातचे नसून ग्रॅनाईट (Granite) हद्या विशेष प्रकारच्या दगडाचे असतात. ग्रॅनाईटच्या सरळरेषा प्रमापीमध्ये घातूच्या सरळरेषा प्रमापीपेक्षा वरील महत्वाच्या सर्वच बाबी बन्याच जप्स्त प्रमाणात असतात. त्यामुळे बास्तुच्या दाखलामानाचे (Ordnance factory) जेथे काम केले जाते अशा कारखान्यांतून ग्रॅनाईटच्या सरळरेषा प्रमापीचा विशेषकरून प्रायः उपयोग करतात. नगाच्या पृष्ठभागाचा सपरटणा ताढून पाहण्यासाठी नगाच्या ज्या पृष्ठभागाचे निरीक्षण (Inspection) करावयाचे असेल त्याला नीळ (Prussian blue) लावून तो पृष्ठभाग सरळरेषा प्रमापीच्या पृष्ठावर घासून ताढून पाहतात. नगाच्या पृष्ठभागावरील जेवढ्या बिंदूंची नीळ निधून गेली असेल तेवढे बिंदू, नीळ न पुसली येलेल्या बिंदूपेक्षा वरच्या स्तरावर आहेत असा त्याचा अर्थ केला जातो.



आ.क्र. ३.११ सरळ रेषा प्रमापी

४. रुपित्र

वातूचा कोणताही नग यंत्राच्या यंत्रपटलावर (Machine table) एखाद्या विशिष्ट प्रकारे आवळून स्थिर ठेवून, कर्तनी हत्यारास (cutting tool) पश्चाप्रगती देऊन नगावरील वातू कापून नगाचा पृष्ठ यंत्रून काढल्यानंतर तो पृष्ठभाग सपाट होतो. अशा रीतीने नगाला सपाट आकार प्राप्त करून देण्याचे कार्य प्रामुख्याने ज्या यंत्रावर करतात त्याला रुपित्र (Shaping machine) अशी संज्ञा आहे. रुपित्राची कार्यकारी अचूकता (Working accuracy) ०.०२ मि. मी. प्रति १००० मि. मीटर इतकी असते, म्हणजेच रुपित्रावर तयार केलेल्या नगाच्या पृष्ठभागांचा समांतरपणा तवकडी प्रमापीने (Dial gauge) तपासला असता तो ०.०२ मि. मी. इतका अचूक तयार झाला आहे असे दिसून येते.* रुपित्राच्या यंत्रपटलावर काम आवळलेले असते व संपूर्ण यंत्रपटल, हत्यार पश्चाप गतीत सरकत असताना, हत्याराचे दिशेने सरकत असते. नगाच्या पृष्ठभागाला हत्याराचा जोराने स्पर्श होताच वातूचे अधिभृतित विरुपण (Plastic deformation) होऊन नगाची साल निघते व पाठ क्रमांक एकमध्ये वर्णिल्याप्रमाणे नगाचा पृष्ठभाग सपाट होतो. रुपित्रावर ज्यांचे पृष्ठभाग सपाट करावयाचे आहेत असे, चौरस, आयताकार व घनाकार (cubical) नग यंत्रण करण्यासाठी विशेषतः लावले जातात. हवा खेरीच ज्या नगावर आतून तसेच वाहेरून नगाच्या संपूर्ण लांबीवर अव्यावर लांबीचा काही भाग सरळ किंवा कुंडलाकार (Helical) गाळे करावयाचे असतात असे नग रुपित्रावर लावून त्यांचे यंत्रण करतात.


रुपित्राची क्षमता (Capacity) यंत्राच्या विसर्पी मेषाच्या (Sliding ram) सटक्याच्या (Stroke) लांबीवरून विशेषतः ठरविली जाते. जेसे, एखाद्या रुपित्राची क्षमता ६०० मि. मी. आहे, म्हणजे यंत्राच्या सटक्याची लांबी ६०० मि. मी. आहे असा अर्थ होतो. त्यामुळे अशा प्रकारच्या यंत्रावर सहसा ६०० मि. मी. पेक्षा जास्त लांबीचे काम लावले जात नाही.

आकृती क्रमांक ४.१ मध्ये काही रुपित्राची चित्रे दाखविली आहेत शिकाऊ उमेदवारांनी प्रमुख यंत्रांगांचा अभ्यास प्रत्यक्ष एखाद्या यंत्रापाशी उमे राहन


* Testing Machine Tools,

—Dr. G. Schlesinger

केल्यास तो अधिक लाभ दायक होईल. आकृती क्रमांक ४.२ मध्ये अशा एका स्पिट्राची अंतर्गत रचना दाखविली आहे. त्यावरून कर्तनी हत्याराला पश्चात्र गती कशी प्राप्त होते ते समजून येईल. कर्तनी हत्यार ज्या टाळी पेटीला (clapper box) जखडलेले असते ती टाळी पेटी यंत्राच्या विसर्पी मेषाला (sliding ram) जोडलेली असते. हा विसर्पी मेष यंत्राच्या वरच्या बाजूस एकाच सरळ दिशेत जमिनीशी समांतर पश्चात्र दिशेने सरकत असतो. स्पिट्राचा हा विसर्पी मेष ज्या यंत्रणेमुळे पश्चात्र दिशेत सरकत



आ. क्र ४.२ यंत्राच्या अंतर्गत यांत्रिक रचनेचे दृश्य



आ. क्र. ४-३

असतो त्या यंत्रणेला उल्केन्द्री यंत्रणा (crank mechanism) अगर दोलक मुजा (Rocker arm mechanism) अर्थात् ढोलती तरफ असे म्हणतात. हया दोलक मुजा यंत्रणेचे कायं पुढीलप्रमाणे चालते.

यंत्राच्या चलिवाला (Motor) असलेल्या मुरुऱ्य कप्पीची आवर्तने (revolutions) त्या कप्पीवर लावलेल्या पट्टद्यामुळे यंत्राला जोडलेल्या दुसऱ्या कप्पीला मिळतात. हया दुसऱ्या कप्पीला उपकप्पी असे म्हणतात. उपकप्पीच्या मध्योमध्य आत असलेल्या गोल दण्डावर यंत्राचे आतील बाजूस एक लहानसे दंतचक किंवा दंतिका (Pinion) असते. हया दंतिकेशी एक मोठे दंतचक जुळवलेले असते. अशा हया रचनेमुळे हे मोठे दंतचक चलिवाच्या आवर्तनापेक्षा कितीतरी प्रमाणात कमी गतीने स्वतःमोवती फिरते. हया दंतचकास मध्योमध्य एक आयताकार गळा असून त्यात एक प्रवण दंतचक (Bevel gear wheel) व सूत्रक आणि त्यालाच जोडून एक चौकोनी ठोकळा असतो. हा चौकोनी ठोकळा दोलक मुजेचे आत असलेल्या आयताकार गळाच्यात, मोठे दंतचक फिरत असताना वर व खाली असा रेखानुवर्ती सरकतो. दोलक मुजेचे वरचे टोक यंत्राच्या वर वसविलेल्या विसर्पी मेघाला जीडलेले असते व खालचे टोक यंत्राच्या वैठकीत वसविलेल्या गोल दण्डात दोलक मुजेला खाचा पाडून अडकविलेले असते. (आ. क्र. ४-३ पहा)

चलिवाची आवर्तने दंतिकेच्या द्वारे मोठ्या दंतचकाला मिळून ते स्वतःमोवती गोलाकार फिरू लागते. हया मोठ्या दंतचकाला जोडलेल्या चौकोनी ठोकळाची मोठ्या दंतचकासह गोलाकार फिरण्याची प्रवृत्ती असते. तथापि तो चौकोनी ठोकळा दोलक मुजेमधील आयताकार गळाच्यात अडकविलेला असल्याने त्यास गोलाकार फिरता न येऊन तो दोलक मुजेमधील आयताकार गळाच्यात वरखाली पश्चात्र

दिशेने फिरतो. ठोकळथाची सदरहू पश्चाप्र दिशेने होणारी विसर्पी चाल दोलक मुजेल उत्तरदक्षिण मध्यविद्युती विशिष्ट कोनात गती देते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे दोलकमुजा एका टोकाने यंत्राच्या बैठकीला अडकविलेली असल्यामुळे, व दुसऱ्या टोकाला विसर्पी मेषाशी जोडली गेल्याने विसर्पी मेषाला अनुरेख पश्चाप्र गती मिळते. अशा रीतीने यंत्राच्या चलित्राच्या मुळच्या चक्राकार गतीचे विसर्पी मेषाच्या अनुरेख पश्चाप्र गतीमध्ये रूपांतर होते. रुपित्रांच्या हथा दोलक भुजा यंत्रणेचे कार्य अत्यंत महत्वाचे असून ते व्यवस्थित समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

—रुपित्राच्या इतर भागांचे कार्य (आ. क्र. ४.४ पहा.)

१) बैठक (Base) :—हा भाग मिश्र विडाप्रसून किवा काही यंत्रांचे चावतीत मिहनाईट नावाच्या मिश्र विडाचा केलेला असतो. बैठकीचे कार्य संपूर्ण यंत्राला मजबूत पायाभूत आवार देण्याचे असते. ही बैठक मजबूत, टणक, वजनदार व प्रधातरोधी असावी लागते. कित्येक यंत्रांमध्ये सदर बैठक आतून पोकळ केली असून त्यात यंत्राचे तेलनिगर्त (Oil sump) तयार केलेले असते. हथा तेल निगर्तामध्ये यंत्राच्या सर्व यांत्रिक रचनेला तेल पुरवठा करणारी स्नेहल यंत्रणा (lubricating mechanizm) वसविलेली असते. बैठकीचा तळ व वरच्या भागापैकी जेवढाया भागावर स्कम्भ, दोलक मुजा असलेली यंत्रणा वसते ते पृष्ठभाग एकमेकांस समांतर असे यंत्रण केलेले असतात. बैठकीच्या हथा वरच्या पृष्ठाशी संवंधित (related) असे असतात. त्यामुळे, सदरील बैठकीचे दोन्ही पृष्ठ एकमेकांस समांतर असणे आवश्यक आहे.

२) स्कम्भ (column) :—हा भाग देखील बैठकीप्रमाणेच मिश्र विडाचा असून त्याचा बैठकीवर वसणारा तळ व समोरील बाजू अत्यंत अचूकपणे म्हणजे ०.०२ मि. मी. इतक्या प्रमाणात एकमेकांशी काटकोनात असतात. सदरील स्कम्भ बैठकीवर उभा असून तो बैठकीशी बीलट, नटचे सहाय्याने जोडलेला असतो, हथा बैठकीच्या सपाट असलेल्या बाजूवर क्षैतिज सरक रूळ जखडलेला असतो. हा क्षैतिज सरक रूळ स्कम्भाच्या सपाट बाजूच्या आधाराने विसर्पी मेषाच्या दिशेने वरवाखाली सरकविता येतो.

३) क्षैतिज सरक रूळ (Cross rail) :— वर लिहिल्याप्रमाणे क्षैतिज सरकरूळ स्कम्भाशी जोडलेला असतो. क्षैतिज सरक रूळाचे दोन भाग असतात आतला भाग स्कम्भाला जोडून असतो व वाहेरचा भाग आतल्या भागाशी क्षैतिज अग्रीम सूत्रकाचे योगाने डवरी (Dovetail) सरक करून जोडलेला असतो, व

त्या डवरी सरकेच्या (Dovetail slide) आधारे क्षैतिज सूत्रकाचे योगाने क्षैतिज समांतर रेषेत सरकतो. क्षैतिज सरक रुळाचे आतला माग स्कम्भाच्या आधाराने वरखाली छवीय रेषेत सरकविता येण्यासाठी स्कम्भाच्या जोडीमध्ये एक छवीय अग्रीम सूत्रक बसविलेला असतो. हथा छवीय अग्रीम सूत्रकाच्या योगाने क्षैतिज सरक रुळाचा आतला माग वरखाली छवीय रेषेत सरकतो.

४) यंत्रपटल (Machine table) :- यंत्रपटल क्षैतिज सरक-रुळाच्या बाहेरील अंगाशी जोडलेले असते. यंत्रपटलाचा उपयोग नग जखडण्यासाठी करतात. यंत्रपटलाच्या सहा वाजू एकमेकाशी काटकोनात व समोरासमोरील वाजू एकमेकांशी समांतर असतात. यंत्रपटलाच्या वरच्या पृष्ठभागावर व हथा पृष्ठभागाशी काटकोनात असलेल्या पृष्ठांवर 'उलट "टी"' च्या आकाराचे गाळे कापलेले असतात. हथा गाळांची लांबी विसर्पी मेषाच्या लांबीशी समांतर व काटकोनात असते. तसेच हे गाळे एकमेकांशी समांतर असून समान अंतरावर असतात. हथा गाळांचा उपयोग यंत्रण करावयाचे नग आवळण्यासाठी वापरावयाचे टी-बोल्ट अडकविण्यास होतो. यंत्रपटलाच्या ज्या पृष्ठांवर टी गाळे असतात ते पृष्ठभाग ०.०२ मि. मी. इतके समतल सपाट असावे लागतात. यंत्रपटलाला दुसऱ्या वाजूने आधार दिलेले असतात.


५) विसर्पी मेष (Sliding ram) :- विसर्पी मेष यंत्राच्या शिरोभागी असून तो पूर्वी सांगितल्याप्रमाणे पदचाग्र दिशेने मार्गेपुढे सरकत असतो. विसर्पी मेषाचे समोरील वाजूवर कर्तनी हत्यार घानी (Tool-box) बसविलेली असते. सदरील विसर्पी मेष जितके अंतर सरळ रेषेत यंत्रपटलाच्या दिशेने जास्तीतजास्त पुढे जाऊ शकतो ते अंतर म्हणजेच यंत्राचा सटका होय. ज्यावेळी कर्तनी हत्यार घानी स्कम्भापासून दूर जाते, व ती जितके अंतर दूर जाते, तेवढ्या अंतरास कार्यकारी वा कर्तन सटका (working or cutting stroke) म्हणतात. हथा अंतराइतकेच अंतर कर्तनी हत्यार घानी स्कम्भाकडे उलट मार्गे येते. पण हथा परतीच्या दिशेने येताना घातू कापली न गेल्याने त्याला परतीचा सटका (Return stroke) किंवा निष्कर्तनी सटका (Idle stroke) अशी संज्ञा आहे. कार्यकारी सटका व निष्कर्तनी सटका यांची लांबी अंदाजे समान असते. कार्यकारी सटक्याची लांबी यंत्रण करावयाच्या नगाच्या लांबीनुसार कमीजास्त प्रमाणात योग्य तितकी ठेवावी लागते.

टीप :- यंत्रण करावयाच्या नगापेक्षा सटक्या (Stroke) ची लांबी अंदाजे १५ ते २० मि. मी. जास्त ठेवण्याचा प्रधात आहे.

६) सटका नियंत्री यंत्रणा :- यंत्राच्या ज्या वाजूला कामगार उभा राहून काम करतो त्या वाजूकडे यंत्राची सर्व नियंत्रण सावने (controls) बसविलेली

असतात. यंत्राच्या हृदा वाजूला यंत्राची निर्यंत्रि वाजू असे म्हणतात. नियंत्रि वाजूस एक गोल दंड यंत्राचे आत गेलेला असतो. हृदा गोल दंडाला यंत्राच्या आतून एक प्रवण दंतचक्र वसविलेले असते. हृदा प्रवण दंतचक्राशी (Bevel gear) जुळवून आणखी एक प्रवण दंतचक्र असते व हृदा दुसऱ्या दंतचक्रावरोबर एक सूत्रक जोडलेला असतो. वर लिहीलेला गोल दंड स्वतःभोवती गोल फिरविला असता यंत्राचे आतील पहिले प्रवण दंतचक्र दुसऱ्या प्रवण दंतचक्रास फिरविते. दुसऱ्या प्रवण दंतचक्राशी सूत्रक जोडलेला असल्याने तो सूत्रक फिरू लागतो. वरील सूत्रकाचा नट म्हणजेच पूर्वी लिहील्याप्रमाणे दोलक मुजेच्या आयताकारी गाळ्यात वसविलेला चौरस तुकडा होय. जितक्या प्रमाणात हा चौरस तुकडा वर खाली सरकेल तितक्या प्रमाणात विसर्पी मेष कमीजास्त अंतर यंत्राच्या बाहेरील वाजूस सरकतो. यंत्राला वसविलेल्या हृदा गोल दण्डावर एक दंतचक्र बाहेरील वाजूस वसविलेले असते. सदरील दंतचक्राशी जुळवून आणखी एक दंतचक्र खालच्या वाजूला असते. हृदा दंतचक्राच्या बाह्यांगावर ज्याच्या मुखपृष्ठावर गाळा केलेला आहे असे एक चक्र असते. हृदा गाळा असलेल्या चक्रात एक ग्रथन (Link) क्षैतिज अग्रीम अडकविलेले असून त्या ग्रथनाचे दुसरे टोकास एक कुत्रे असते. हे कुत्रे त्याचे खाली असलेल्या सूत्रकावर वसविलेल्या दंतचक्रामध्ये अडकविलेले असते. अशा प्रकारे यंत्राच्या चलित्राच्या गतीचे, एका वाजूस विसर्पी मेषाकडे व दुसरीकडे यंत्रपटलाकडे गतीवहन (Speed transmission) केलेले असते. त्यामुळे विसर्पी मेषाचा परतीचा सटका संपूर्ण होताच, पण, कार्यकारी सटका सुरु होण्यापूर्वी यंत्रपटल ठाराविक अंतर योग्य त्या दिशेत क्षैतिज समांतर सरकविष्याचे कार्य ज्या यंत्रणेमुळे होते तिला अनिवर्ती यंत्रणा (Ratchet mechanism) असे म्हणतात.

टीप:—काही कारणामुळे यंत्रपटल वर अगर खाली सरकवावयाचे असेल तेव्हां प्रथम अनिवर्ती यंत्रणा आधी सैल करावी.



५. यंत्रकारी शेगडे व खिळणी

रुपित्रावर नगाची वांधी करण्याच्या पुऱ्याला पद्धती आहेत. एका प्रमुख पद्धतीमध्ये यंत्रकारी शेगडे (Machine vices) यंत्रपटलावर जखडण्यात येऊन त्यावर काम वांधी केली जाते. जे नग आकाराने लहान असतात, व जे, यंत्र पटलावर जखडणे सोयीचे नसते असे नग यंत्रण करण्यासाठी विशेष प्रकारची काम-वांधीची साधने वापरून यंत्रण केले जाते. अशा साधनांना खिळणी (fixtures) असे म्हणतात.


आकृती क्रमांक ५.१ मध्ये विविध प्रकारचे यंत्रकारी शेगडे दाखविले आहेत शेगडचांमध्ये पुढीलप्रमाणे मुख्य प्रकार आहेत.

- १) फिरता शेगडा (Swivelling vice),
- २) उच्चालक फिरता शेगडा (Universal vice),
- ३) असमांतर जबडचाचा शेगडा (Non-parallel vice)
- ४) पालिग्राम शेगडा (Cam action vice).


टीप:—कोणत्याही प्रकारचा शेगडा असला तरी त्याला पुढील तीन मुऱ्य सुटे माग असतात.

- अ) बैठक (Base),
- ब) जबडे (Jaw),
- क) सूत्रक (Screw).


(१) फिरता शेगडा (Swivelling vice) :— फिरत्या शेगडचाचे बैठकीचे तळाला यंत्रण केल्यानंतर हथा तळाशी समांतर अशा रीतीने वरच्या पृष्ठाचे यंत्रण करतात व त्यात 'उलट टी च्या आकाराचा' गाळा बनवितात. हथा गाळचात 'टी च्या आकाराचे' दोन बोल्ट अडकवून ते घडाच्या भोकातून वर काढतात अशा रीतीने बैठकीशी घड जोडले जाते, बैठकीला वाहेरच्या वाजूने 0° - 90° असे अंश दर्शविणारे रेखांकन केलेले असते. हथामुळे शेगडचाचे घड आवश्यकतेनुसार कोणत्याही कोनात त्याचे बैठकीशी जखडता येते. फिरत्या शेगडचाचा एक जबडा स्थिर व दुसरा चल असतो. चल जबडा सरकविण्याचे काम करण्यासाठी एक सूत्रक




निमुळते नग आवळण्याचा शेगडा




सरकता शेगडा



उच्चालक फिरता शेगडा




वायवोय शेगडा




चुंबकोय शेगडा

असर्ती. चल जबडा शेगडचाच्या घडाला असलेल्या दोन आयताकारी पट्टचांवर सरकती, व त्याला सरकविण्याचे काम करणाऱ्या सूत्रकाला फिरविण्याचे काम करण्या-साठी एक हस्तक (Handle) वापरतात. किंतुके कारणीर शेगडचात काम पकडने ते जास्त आवळण्यासाठी हथा हस्तकावर हातोडीने जोराने ठोकतात. तथापी अशाह प्रकारे ठोकणे चूक आहे. त्यामुळे सूत्रकाचे आटे खराब होतात.




पालिगाम शेगडा




आ. क्र. ५.१ आणखी कांही यंत्रकामी शेगडे


शेगडचाच्या दोन्ही जबडचाना आतल्या बाजूने प्रत्येकी एक असे दोन आयताकार तुकडे स्कूने जोडलेले असतात. हथा आयताकार तुकडचांवर एका बाजूने विखाचन (Knurling) केलेले असते. हथा विखाचनामुळे ज्या नगाला जबडचात आवळून घरावयाचे असेल त्यावर जबडचाचा दाब पक्का वसतो. काही कारणीर त्यांना ज्यावेळी नरम घातूने काम जबडचात घरावयाचे असेल तेव्हा हथा जबडचांचे तुकडचांवरील विखाचन काढून त्यांना शाणन करतात व वापरतात तथापि हे योग्य नव्हे. त्याएवजी अजिबात नवे तुकडे पाहिजे त्याप्रमाणे तयार करून जोडवेत. हथाखेरीज तांब्यापासून देखील आयताकार तुकडे तयार करून शेगडचाच्या जबडचात जोडता येतात.



ला. क्र. ४. १२. मार्टि ताकदोवे लिपित्र



आ. क्र. ४.९.३ द्विमेष रूपित्र







आ. क्र. ४.१.४ द्विमेश रुपगिराचा आणखी पुक प्रकार

टोप—आकृती क्रमांक ४-१-२, ४-१-२, तथा ४-१-४ हांत दाखविलेली रुपिणे
अद्याप भारतात कोणी यंत्रोत्पादक तयार करीत असल्याचे ऐकिकात नाही.


—लेखक

रुपित्राची विविध यंत्रांगे




XIII

रुपित्राची विविध यंत्रांगे



आ. क. ४४





आ.क्र १.६ धातू रेखा यंत्र

सूचना :—नग सफाईदार तयार होण्यासाठी जबडे नेहमी सुस्थितित राखणे आवश्यक आहे. शेगड्यात नग आवळण्यापूर्वी स्वच्छ करून मगच जबड्यात आवळावा. जबड्याच्या आयताकार तुकड्यांना शाणन केलेले असल्यास त्यात नग आवळण्यापूर्वी जबड्याचा तुकडा व नगाचा पृष्ठ यांचेमध्ये कागद घरून मगच जबडा आवळावा. तसेच अधूनमधून यंत्रकामी शेगड्याची पूर्णपणे मोडणी (Dismantle) करून स्वच्छ करून जोडणी (assembly) करावा. फिरत्या शेगड्याचे जबड्यात फक्त समांतर पृष्ठ असलेले कामच आवळता येते.

२) उच्चालक फिरता शेगडा :—सदरह शेगडा यंत्रपटलावर जखडून नग धूर्वीय व क्षैतिज रेषेत आवळण्यासाठी वापरतात. उच्चालक शेगड्याला एक-मेकांवर दोन बैठकी असतात. खालच्या बैठकीवरून वरची बैठक क्षैतिज रेषेशी ०° ते ९०° इतक्या कोनात उचलता येते. तसेच खालच्या बैठकीवर क्षैतिज रेषेशी समांतर देखील वरचा संपूर्ण शेगडा सरकविता येतो. हच्या शेगड्याचा उपयोग लहान आकाराचे नग आवळण्यासाठी करतात.


३) असमांतर जबड्यांचा शेगडा :—ज्यावेळी काटकोनाखेरीज इतर कोनात एखादा नग यंत्रण करावयाचा असेल अशा नगाचे यंत्रण करण्यासाठी नगाचा जो कोन असेल त्या कोनात शेगड्याचे जबडे नगावर चिकटणे आवश्यक असते. कोणताही नग शेगड्यात आवळताना नगाच्या संपूर्ण पृष्ठभागावर जबड्याचा दाव पडणे अत्यंत जरूर आहे. तसा दाव सर्वत्र न पडल्यास नग योग्य त्या प्रमाणात जबड्यात आवळला न जाऊन कधी कधी त्याचे यंत्रण करीत असताना कर्तनी हत्याराच्या दावामुळे नग सैल होऊन वाहेर निसटून येण्याची शक्यता असते. अशा प्रकारे होणारे अपवात. टाळण्यासाठी निमुळते नग आवळता येणारे असमांतर जबड्याचे शेगडे वापरतात. आ. क्र. ५.१ मध्ये अशा प्रकारचा एक असमांतर जबड्यांचा शेगडा दिसत आहे. हच्या शेगड्याचा एक जबडा स्थिर असून दुसरा जबडा चल असतो.

वरील आकृतीत दाखविल्याप्रमाणे स्थिर जबडा बैठकीशी जखडलेला असतो. व चल जबडा त्याला जोडलेल्या ग्रथनाच्या सहाय्याने स्वतःभोवती विशिष्ट कोनात क्षैतिज रेषेशी समांतर फिरतो. अशा प्रकारच्या असमांतर जबड्याच्या शेगड्यामध्ये वबहंशी कोणतेही नग आवळता येतात.



४) पालिगाम शेगडा (cam action vice) हा शेगडा ज्या वेळेस विशिष्ट प्रकाराचे कित्येक नग सारख्याच मापाचे असतील तर वापरतात. एखाद्या सदरच्या शेगड्याला एक स्थिर जबडा असून दुसरा चल जबडा फक्त ठराविक अंतरच सरकतो. चल जबडा सरकविण्यासाठी त्याचे पाठीमार्गील वाजूस एक पालिगाम (Cam) वसविलेला असतो. हच्या पालिगामाचे दावामुळे नग दोन जबड्यात आवळला जातो. मात्र नगाच्या मापानुसार निरनिराळे पालिगाम शेगडे वनवावे लागतात.

वर उल्लेखिलेल्या शेगड्यांखेरीज अलिकडील काळात चुंबकीय शेगडे तसेच वायवीय शेगडे (Pneumatic vice) देखील वापरण्याचा प्रधात आहे. जे काम वर उल्लेखिलेल्या शेगड्यांवर लावता येत नाही असे काम चुंबकीय शेगड्यावर लावून यंत्रण केले जाते. खेरीज एखाद्या कामाचे शेगडो नग बनवावयाचे असतात व ते नग आवळण्यासाठी लागणारी ताकद वर उल्लेखिलेल्या शेगड्याच्या योगाने जेव्हा मिळण्यासारखी नसते अशा वेळी ते नग वायवीय शेगड्यात आवळतात. हथा शेगड्यांचा विशेष असा अहे की त्यामध्ये काम आवळण्यासाठी जरूर असणारी जादा ताकद हवेच्या दावाने सहजपणे मिळते व नगाचे यंत्रण झाल्यावर हवेचा दाव कमी करताच नग जवड्यांमधून चटकन बाहेर काढता येतो.

मुष्कळदा स्पित्रावर अशा प्रकारच्या नगाचे यंत्रण करावे लागते की जे वरीलपैकी कोणत्याच प्रकारच्या शेगड्यांमध्ये आवळता येण्याजोगे नसतात असे नग यंत्रण करण्यासाठी ते यंत्रपटलावर खिळणीत आवळून घरले जातात. खिळणीत आवळून तयार करावे लागणारे एक काम पुढील आ. क्र. ५.२ मध्ये दाखविले असून ते काम आवळण्यासाठी वापरात येऊ शकणारी खिळणी आ. क्र. ५.३ मध्ये दाखविली आहे.



आ. क्र. ५.२ खिळणीत आवळून यंत्रण करावयाचा नग



आ. क्र. ५.३ खिळणी

आकृती क्र. ५.२ मध्ये दाखविलेल्या नगाचे यंत्रण करावयाचे झाल्यास प्रथम त्याच्या तळच्या पृष्ठाचे यंत्रण करावे लागते. कारण अशा नगाचे दोन्ही पृष्ठ-तळचा व वरचा—एकमेकांशी समांतर असणे आवश्यक असते. अशा-प्रकारचे इतर नग तयार करावयाचे झाल्यास नगाच्या आकारमानाप्रमाणे नग आवलण्यासाठी खिळणी तयार करावी लागतात.

वरील साहित्याखेरीज, रुपित्रावर नग आवलण्यासाठी आणखीही बरेचसे साहित्य लागते. अशा साहित्यापैकी काही साहित्य आ. क्र. ५.४ मध्ये दाखविले आहे.


हद्यांच्या सहाय्याने यंत्रण करावयाचा नग जास्त चांगल्या प्रकारे आवलता येतो व अखेर त्याचे चांगले यंत्रण सांबले जाते. वरील आकृती क्र. ५.४ मधील क्र. १ व ६ हीं दोन साधने चौरस, आयताकार नगाला, त्या नगाच्या तळाकडून आधार देण्याचे काम करतात. क्रमांक ५.४.१ ने दाखविलेल्या स्तरीय ठोकळच्याचे (step block) सर्व पृष्ठ एकमेकांशी काटकीनांत असणे आवश्यक आहे. हीच वाब क्रमांक ५.४.६ ने दाखविलेल्या समांतर पट्टीकेला (Parallel block) देखील लागू आहे. सदरील पैकी क्रमांक ५.४.७ चे साधन ज्यावेळी एखाद्या गोल नगावर यंत्रण करावयाचे असेल अशा नगाला आधार देण्यासाठी वापरतात. इतर सर्व साधने नग मजबूतपण सर्वत्र सारख्या प्रमाणात नगावर दाब राखून आवलण्यासाठी वापरतात येतात.

रुपित्रावर शेगडा लावण्याची पद्धत :-


पुष्कळशा कारखान्यांतून तेथील कारागीर यंत्रावर शेगडा जखडताना योग्य ती काळजी घेत नाहीत. त्यामुळे नगाचे यंत्रण केल्यानंतर वास्तविक जो भाग समांतर खावयास पाहिजे तो असमांतर राहून जातो व नग खारव होतो. त्यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करतात.

१) यंत्रकामी शेगडा यंत्रपटलावर चढविण्यापूर्वी यंत्रपटलाचा पृष्ठभाग, शेगडयाचा तळ, जबडे वरीरे चांगल्या प्रकारे स्वच्छ करतात. नंतर स्वतःचे हात स्वच्छ करून तळहात यंत्रपटलावर व शेगडयाच्या पृष्ठावर फिरवून कोठेही अजिवात कचरा नसल्याची खात्री करून घेतात. तसेच यंत्रपटलाचे 'टी-गाळे' देखील स्वच्छ करतात.

२) नंतर यंत्रकामी शेगडा यंत्रपटलावर जखडण्यासाठी वापरावयाचे टी बोल्ट यंत्रपटलाच्या टी गाळ्यात अडकवितात व यंत्रकामी शेगडा अशा रीतीने उचलून यंत्रपटलावर ठेवतात की शेगडयाच्या वैठकीमधील बोल्ट अडकविण्याची भोके अचूक बोल्टवर राहतील, व टी बोल्ट वैठकीच्या भोकात जातील.




आ.क्र। ५.४ रूपित्रावर नग आवळण्याची विकिध कामवाढी साधने



आ. क्र. ५.५ आणखी कांही कामवांधीची साधने


३) हथानंतर एक ०.०५ मि. मी. किंवा ०.०२ मि. मी. इतका लघुतम दर्शकांक असलेली तबकडी प्रमापी रूपिवाच्या हत्यार घानीमध्ये आवळून वांघतात (पहा आ. क्र. ५.६).

४) वरीलप्रमाणे तबकडी प्रमापीची वांधी केल्यावर यंत्राचे चलिन हाताने केवळ इतकेच फिरवितात की विसर्पी मेषावर लावलेल्या तबकडी प्रमापीची सवेदन दांडी पंत्र शोगडवाच्या संपूर्ण लांबीवर मागेपुढे सरक शकेल अशा बेताने विसर्पी मेषाचा सटका लाऊन घेतात.



आ. क्र. ५.६

५) वरील क्रमांक ५ मध्ये लिहिल्याप्रमाणे तबकडी प्रमापीचे पूर्व दावन केल्यानंतर तबकडी त्याच स्थितीत ठेवून यंत्राचे चलित्र हाताने फिरवून विसर्पी मेषाला गती देतात. मात्र सदरप्रमाणे गती देत असताना तबकडी प्रमापीची संवेदन दांडी यंत्रकामी शेगडचाचे जबडचाच्या पृष्ठावरून निसटून खाली उतरत नाही इकडे दक्षतापूर्वक लक्ष द्यावे.



आ. क्र. ५.७

६) वरील क्रमांक ६ मध्ये लिहिल्याप्रमाणे तबकडी प्रमापी शेगडचाच्या जबडचावर फिरविली जात असताना तिने ०.०२ ते ०.०४ मि. मी. इतके अचूक माप सर्वोत्तम सारखेच दर्शविले पाहिजे. सदरप्रमाणे माप न दर्शविल्यास शेगडचाचे जबडचात

५) नंतर यंत्र पटल विसर्पी मेषाच्या दिशेने अशा वेताने उचलतात की तबकडी प्रमापीची संवेदन दांडी चिकटल्यानंतर तबकडी प्रमापीचा काटा केवळ तीन अगर चार रेषा उजवीकडे सरकेल. नंतर तबकडी प्रमापीची चकती सरकवून तिचा शून्यांशविहू काटाच्या खाली आणतात.

कोठेतरी चूक झाल्याचे अथवा शेगडधाचे जुळणीत कोठे दोष राहन गेला आहे असे समजतात.


४) क्रमांक ७ मध्ये लिहिल्याप्रमाणे माप दर्शविले गेल्यास नंतर शेगडधाचा चल जबडा सरकवून घेऊन तबकडी प्रमापी दोन्ही जबडधाचे आत अशा रीतीने फिरवून लावतात की तबकडी प्रमापीची संवेदन दांडी स्थिर जबडधाच्या पृष्ठाला चिकटून वरील क्रमांक ५ मध्ये लिहिल्याप्रमाणे पूर्व दावन करून क्रमांक ६ मध्ये लिहिल्याप्रमाणे क्रिया केली असता तबकडी प्रमापीने ०.०२ अगर ०.०४ मि. मी. इतके माप सर्वांत्र दर्शविले पाहिज.

टीप :—वरील काम शेजारील आकृतीत दाखविल्याप्रमाणे शेगडधामध्ये एक काटकोन मापी आवळून त्याचे पाते तबकडी प्रमापीने तपासून देखील करतग येते (आ. क. ५.७ पहा).



६. रूपित्राची यंत्र ज्यामिती

प्रत्येक यांत्रिकाला तो काम करीत असलेल्या यंत्राच्या सर्व प्रमुख यंत्रांगांचे एकमेकांशी असलेले आपसातील संबंध ठाऊक असणे अत्यंत आवश्यक असते. यंत्रांगांचे आपसातील संबंध म्हणजे त्या यंत्रांगांच्या मध्य रेषांचे आपसातील संबंध होत. ह्यासच यंत्र-ज्यामिती (geometry of machine) अशी संज्ञा आहे. यंत्र-ज्यामितीच्या काटकोरपणावर यंत्रण करावयाच्या नगाचा बिनचुकपणा अवलंबून असतो. x



आ. क्र.६.१ द्विदिश पाणसळ

रूपित्राचा स्कम्म व क्षैतिज सरकरूळाचा पृष्ठ हे दोही पृष्ठ एकमेकांशी कोणत्याही ठिकाणी समांतर व काटकोनात असावे लागतात. तसे ते आहेत किंवा नाही ते तपासण्यासाठी पुढील क्रियेचा अवलंब करतात.

प्रथम क्षैतिज सरकरूळ बैठकीच्या दिशेने खाली आणून क्षैतिज सरकरूळाच्या पृष्ठभागावर द्विदिश पाणसळ लावतात. द्विदिश पाणसळीवरील दोन्ही बुडवुडे मधोमध राहिल्यास दोन्ही पृष्ठ एकमेकांशी काटकोनात असल्याचे समजतात. नंतर द्विदिश

यंत्राची बैठक व स्कम्म एकमेकांशी ९०° चे कोनात असावे लागतात. हे दोन्ही भाग एकमेकांशी ९०° च्या कोनात आहेत किंवा नाही ते तपासण्यासाठी पाणसळ (Block level) उपयोगात आणली जाते. शेजारील आकृती क्रमांक ६.१ मध्ये दाखविल्याप्रमाणे पाणसळीच्या काटकोनातील दोन स्तरांच्या सहाय्याने यंत्राची बैठक व स्कम्म काटकोनात आहेत वा नाहीत ते पाहता येते.

पाणसळ वाजूला ठेवून क्षैतिज सरकरूळ स्कम्माच्या मधोमध आणून पुन्हा वरील-
प्रमाणे तपासणी करतात. अशा रीतीने तिसच्या वेळी पुन्हा एकवार क्षैतिज सरकरूळ
स्कम्माच्या वरच्या वाजूस जास्तीत जास्त वरच्या दिशेने आणून पुन्हा एकदा मापन
करतात. तिन्ही मापनांमध्ये द्विदिश पाणसळीने सारखेच माप दाखविले असल्यास
दोन्ही पृष्ठभाग समांतर व काटकोनात असल्याचे समजतात.


वरीलप्रमाणे क्षैतिज सरकरूळ स्कम्माशी समांतर आहे किंवा नाही याची
तपासणी करण्यासाठी क्षैतिज सरकरूळावर चुंबकीय स्कम्म अशा रीतीने बसवितात
की चुंबकीय स्कम्माची बैठक क्षैतिज सरकरूळाच्या पृष्ठावर खेटून बसती करतात व
तबकडी प्रमापीची संवेदन दांडी स्कम्माच्या पृष्ठाला ठेकवून तबकडी प्रमापीचे पूर्व
दावन (Pre-loading) करतात. अशा परिस्थितीत तबकडी प्रमापी ठेवून
क्षैतिज सरकरूळ स्कम्माच्या पृष्ठभागावर वरून खाली अगर खालून वर
सरकवितात. ह्या पद्धतीने स्कम्म व क्षैतिज सरकरूळ हे दोन्ही पृष्ठ एकमेकांशी
समांतर आहेत किंवा नाही एवढेच समजते दोन्ही पृष्ठ एकमेकांशी काटकोनात
आहेत किंवा नाही ते समजू शकत नाही.


क्षैतिज सरकरूळाचे दोन्ही स्तर, आतला भाग व त्यावर सरकणारा वाहेरील
भाग, एकमेकांना समांतर असतात. ते तसे आहेत किंवा नाही ते तपासण्याचे काम
पुढीलप्रमाणे करतात.

चुंबकीय बैठक व तबकडी प्रमापी अशा रीतीने सरकरूळावर ठेवतात की
सरकरूळाच्या वाहेरच्या स्तरावर चुंबकीय बैठकीचा तळ खेटून बसेल व तबकडी
प्रमापीची संवेदन दांडी आतल्या भागाच्या पृष्ठावर चिकटेल. अशा अवस्थेत तबकडी
प्रमापी ठेवून तिचे पूर्वदावन करून घेतात. नंतर क्षैतिज सरकरूळाच्या वाहेरच्या
भागाला क्षैतिज समांतर चाल देतात. तबकडी प्रमापीने ०.०२ मि. मी. माप
दाखविले पाहिजे. सवरप्रमाणे माप दर्शविल्यास क्षैतिज सरकरूळाचे दोन्ही स्तर
एकमेकांशी समांतर असल्याचे समजतात.

यंत्रपटलाची तपासणी पुढील प्रकारे करावी लागते. यंत्रपटलाचा वरचा
पृष्ठ विसर्पी मेषाच्या ताळाशी समांतर व काटकोनात असणे आवश्यक असते. तसा तो
आहे किंवा नाही ते तपासण्यासाठी पुढील सर्व पद्धतीचा अवलंब करावा लागतो.

शेजारील आकृतीत दाखविल्याप्रमाणे चुंबकीय बैठक रुपित्राच्या विसर्पी
मेषाला अशा रीतीने लावतात की चुंबकीय बैठकीचा तळ विसर्पी मेषाच्या पुढच्या






आ. क्र. ६.२

टोकाच्या वाजूस तळाला अडकवितात व तबकडी प्रमापीची संवेदन दांडी यंत्रपटलाला चिकटेल इतके यंत्रपटल वर उचलतात. नंतर केवळ पूर्वदावन (Pre-loading) करण्या-पुरतेच यंत्रपटल वर उचलतात. अशा प्रकारे तयारी केल्यानंतर यंत्रपटलाचे चलिताला हाताने फिरवितात. त्यामुळे विसर्पी मेषाला गती मिळून तबकडी प्रमापी यंत्रपटलावर द्याच्या संपूर्ण लांबीइतकी सरकू लागते. अशा परिस्थितीत तबकडी प्रमापीचा काटा जास्तीत जास्त स्थिर रहावा अशी अपेक्षा असते. अशा प्रकारे यंत्रपटलावर त्याच्या संपूर्ण लांबीवर व रुंदीवर तबकडी प्रमापीचे सहाय्याने मापन केले जाते. वरीलप्रमाणे दुतर्फा मापन केल्यावर जर तबकडी प्रमापीचा काटा अजिबात हलला नाही तर यंत्रपटलाचे यंत्रण सर्वत्र चांगले झाल्याचे व यंत्रपटल सर्वत्र समतल व सपाठ असल्याचे समजतात. मात्र सदर प्रकारे यंत्रपटलाची चाचणी घेण्यापूर्वी यंत्र-पटलाच्या आधाराना यंत्रपटल जखडून ठेवले जाते.

यंत्रपटलाचा पृष्ठ विसर्पी मेषाशी काटकोनात असावा लागतो. तसा तो आहे किंवा नाही ते तपासण्यासाठी एक अत्यंत अचूक असा ३०० मि. मी. काटकोन-प्रमापी अशा रीतीने उभा करतात की त्याचे घड यंत्रपटलावर टेकेल व पाते उमे राहील. नंतर चुंबकीय बैठकीचा तळ विसर्पी मेषाच्या टोकाला असलेल्या कर्तनी हत्यार धानीवर चिकटवून तबकडी प्रमापीची संवेदन दांडी काटकोनप्रमापीच्या पात्याच्या



आ. क्र. ६०३

कडेला चिकटविष्यासाठी यंत्रपटल क्षैतिज समांतर अग्रीम सूत्रकाचे सहाय्याने सरकवितात. तबकडी प्रमापीचे पूर्व दावन केले जाते. हथानंतर कर्तनी हत्यार धानीला असलेल्या सूत्रकाचे सहाय्याने तबकडी प्रमापी, काटकोन मापीच्या पात्याच्या कडेवर वरपासून खालपर्यंत सरकवितात. तबकडी प्रमापीचा काटा जास्तीत जास्त स्थिर रहावा अशी अपेक्षा असते. अशा प्रकारे यंत्रपटलावर काटकोन मापी निरनिराळच्या ठिकाणी ठेवून मापन केल्यानंतर जर तबकडी प्रमापीचा काटा अजिबात हलला

नाही तर यंत्रपटलाचा पृष्ठ विसर्पी मेषाशी काटकोनात असल्याचे समजतात हेच काम शेजारील आ. क. ६.३ मध्ये दाखविल्या प्रमाणे हत्यार घानीमध्ये रेघणी अडकवून करतात.

वरील सर्व प्रकारे यंत्रांगांची चाचणी केल्यानंतर अखोर विसर्पी मेष ज्या जखड पट्टीमध्ये जखडलेला असतो त्या कोठे सैल वगैरे असल्यास विसर्पी मेष ज्यावेळी यंत्राचे वाहेर यंत्रपटलावर येतो तेव्हा तो स्वतःच्या वजनामुळे जमिनीच्या दिशेने झुकला आहे किंवा कसे ते तपासण्यासाठी तबकडी प्रमापीचा उपयोग केला जातो. चुंवकीय बैठक यंत्रपटलावर स्कम्मापासून शक्यतो दूर ठेवतात व तबकडी प्रमापीची संवेदन दांडी विसर्पी मेषाला चिकटवून पूर्व दाबन करतात. हथानंतर यंत्राचे चलिव हाताने फिरवितात. त्यामुळे विसर्पी मेष सरकू लागतो. अशा परिस्थितीत तबकडी प्रमापीचा काटा ०.०२ मि. मी. पेक्षा जास्त हलू नये अशी अपेक्षा असते. अशा प्रकारे यंत्राच्या विसर्पी मेषाचे परीक्षण केले जाते.

वरील प्रकारे यंत्रांगांचे परीक्षण, रूपित्राचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यातून यंत्रोत्पादन करताना, रूपित्राची जुळणी करण्यासाठी केले जाते. यंत्र परिचारकांच्या दृष्टीने सदरहू महत्वाच्या बाबींचा उपयोग होण्यासारखा आहे. तसेच यांत्रिकांना वरील बाबींची माहिती असल्यास त्यांना कोणतेही नवे अगर जुने यंत्र ताढ्यात आल्यानंतर त्या यंत्राकडून अचुक काम करण्यासंबंधी कितपत अपेक्षा करावी हथाचा देखील अंदाज बांधता येईल.

विशेष सूचना :—वरील प्रमाणे यंत्राच्या चाचण्या घेण्यापूर्वी यंत्र सिमेंट कॉकिटच्या मजबूत पायावर उभारून त्याचे योग्य त्या प्रकारे समतलत केलेले असण अत्यंत आवश्यक आहे.

पहा Test chart for Shaping Machines IS : 2310

यंत्रउभारणीच्या महितीसाठी पहा :—कातकाम मार्गदर्शक तथा कातन यंत्राचे अंतरंग—
—श. गो. मिडे



७. रुपित्रावर नगवांधी

कोणताही नग यंत्रपटलास आवळून करणे सोपे जाईल की, शेगड्यामध्ये आवळून करणे सोपे जाईल ते नगाच्या आकारमानावर अवलंबून आहे. खासकरून ज्या नगाचा आकार यंत्रकामी शेगड्यामध्ये आवळता येण्याजोगा नसतो असे नग आवश्यकतेनुसार यंत्रपटलावर किंवा खिळणीवर आवळून त्यांचे यंत्रण करतात. शेगड्यामध्ये नगाची वांधी करण्याची क्रिया पुढीलप्रमाणे करतात.

१) पूर्वी सांगितल्याप्रमाणे शेगड्याचा तळ व यंत्रपटलाचा पृष्ठ स्वच्छ करून शेगडा यंत्रपटलावर चढवून जखडून ठेवतात.

२) शेगड्याचे जवडे एकमेकांपासून अलग करून त्यांचे आत तबकडी प्रमाणी साधन उतरवून पूर्वी सांगितल्याप्रमाणे जवड्याची लांबी विसर्पी मेषाच्या लांबीशी समांतर व काटकोनात असल्याबद्दल खात्री करून घेतात.


३) नंतर ज्या नगावर नंत्रण करावयाचे असेल तो नग गोल असल्यास एक 'व्ही ठोकळा' (Vee block) त्याची बैठक स्थिर जवड्याच्या पृष्ठाशी चिकटून राहील असा घरून व्ही आकार व चल जवडा यांमध्ये यंत्रण करावयाचा नग घरून आवळतात. जर यंत्रण करावयाचा नग आयताकार, चौरस अगर घनाकार (Cubical) असेल तर शेगड्याच्या घडाच्या पट्टिकांवर नगाच्या आकारानुसार एक अगर दोन समांतर आयताकार पट्टिका आवश्यकतेनुसार ठेवून त्यांचेवर यंत्रण करावयाचा नग ठेवतात. (आ. क्र. ७.१ पहा).

४) हथाप्रमाणे नग यंत्रकामी शेगड्यावर ठेवल्यावर शेगडा आवळतात. शेगडा आवळल्यानंतर नगाचा तळ समांतर पट्टिकांवर सर्वत्र सारखा चिकटावा हथासाठी नगाचे वरच्या पृष्ठभागावर शक्यतर तांब्याच्या किंवा पितळी हातोडीने दोनचार वेळा ठोकतात.

५) नंतर चल जवडा थोडा जास्त आवळतात, व पक्का आवळला जाण्या-साठी शेगड्याच्या हस्तकावर लाकडी हातोडीने दोन तडाके वेतात.

६) वरीलप्रमाणे क्रिया केल्याने समांतर आयताकार पट्टिका हळुवारपणे हळवून पाहतात. त्या हळत नसल्यासच नग पुरेशा प्रमाणात जवड्यात आवळला गेला असल्याचे समजतात.

टीप :— शेगड्याच्या चल जबड्याची तो आवळला असताना वैठकीवरून उचलला जाण्याची प्रवृत्ती असते म्हणून काम देखील थोडे वर उचलले जाते. त्यासाठी वरील क्रमांक ४, ५. व ६ मधील क्रिया दोन, तीन वेळा जरूरीप्रमाणे करतात.



आ. क्र. ७.१

(grease) लावत त्यावर टाचणीचा माथा चिकटवितात. त्यामुळे टाचणीचे टोक मोकळे राहीत. हथा टाचणीच्या मोकळ्या टोकाने नगाच्या पृष्ठावरील रेखांकनाचे विसर्पी मेपाच्या मध्य रेषेची समतलन करतात.

ज्यावेळी एखाद्या नगावर रेखांकन केलेले असते व तो नग वरीलप्रमाणे यंत्रकामी शेगड्यात आवळला जाणे शक्य असते तेहा तो नग यंत्रकामी शेगड्यात अशा रीतीने आवळतात की त्याच्या पृष्ठभागावर केलेले रेखांकन (marking) जबड्याचे वाहेर राहील. नंतर रेखांकन स्तम्भाचे सहाय्याने (marking block) नगावरील रेखांकन यंत्रपटलाच्या वरच्या पृष्ठाशी समतलन करून घेतात. हेच कार्य दुसऱ्या पद्धतीने देखील करतात. रुपित्राच्या कर्तनी हत्यार घानीमध्ये आवळलेल्या हत्याराचे टोकास थोडे से वंगण

यंत्रण करावयाचा नग जर आकाराने मोठा असेल तर तो यंत्रपटलावर वांधूनच यंत्रण करावा लागतो. असा नग जर पूर्वी यंत्रण केलेला नसेल तर त्यावर तबकडी प्रमापी वापरले जात नाही. त्याएवजी पाणसळीचा उपयोग करून यंत्रण करावयाच्या नगाचे समतलन केलेजाते.

पुष्कळ वेळा रूपित्रावर पत्र्यांना आकार देण्याचे काम देखील करावे लागते. अशा वेळी त्यावर करावयाचा नग जर एकच असेल तर तो शेगड्याचे जबड्यात आवळून यंत्रण करून गेल्यास कर्तनी हत्याराच्या पश्चात्र गतीमुळे वाकतो. अशा वेळी यंत्रण करावयाचा पत्रा एका सपाट केलेल्या लाकडाच्या फळीला चिकटवून लाकडा-सहित शेगड्यात आवळावा व त्याचे यंत्रण करावे. ज्यावेळी एकापेक्षा अधिक पत्रे यंत्रण करावयाचे असतील तेव्हा दर दोन पत्र्यांमध्ये लाकडाची एक पातळ फळी घालून त्यांचा एक थर करून सर्वांचे यंत्रण एकाच वेळी करावे. अशा पढतीने पत्र्यांचे यंत्रण केल्यास पत्रे सफाईदारपणे त्यावर होतात. एखादे वेळेस त्यावर करावयाचा नग काटकोताखेरीजच्या कोनात यंत्रण करावयाचा असतो, असा नग कधी कोनातक मांधी करून शेगड्यात आवळतात, व, ज्या स्तरावर नगाचे यंत्रण करावयाचे असते ती रेषा (जी पूर्वीच रेखांकन केलेली असते), वर सांगितल्याप्रमाणे यंत्रपटलाशी समतल करून घेतात.

रूपित्रावर कर्तनी हत्यारे आवळण्याचे काम पुढील बाबी लक्षात ठेवून करतात,

१) कर्तनी हत्याराचे कर्तन टोक (cutting point) हत्यारघानीतील बोल्टच्या मध्यविदूपासून शक्य तितके जवळ ठेवावे त्यामुळे कर्तन टोकाला चांगल्या प्रकारे मजबूती प्राप्त होते.

२) कर्तनी हत्याराचा जो पृष्ठ कर्तनी हत्यार घानीच्या पृष्ठाशी खेटून वसणारा असतो तो शाणन करून घेण्याची रीत आहे. त्यामुळे हत्यार आवळल्यानंतर त्यावर बोल्टचा दाव सर्वत्र सारख्या प्रमाणात राहातो.


३) सर्वसाधारणत: कर्तनी हत्याराची लांबी १००, १५०, २०० मि. मी. इतकीच असते. म्हणून तेवढ्याच लांबीच्या आयताकार पातळ पट्टद्या नरम पोलादातून त्यावर करून घेतात. हच्या पट्टद्याची रुंदी कर्तनी हत्यार घानीच्या गाळधापेक्षा अंदा तीन ते पाच मि. मी. कमी व जाडी ३, ५, ८, १२, १५, २०, २५ मि. मी. इतकी ठेवतात. प्रत्येक प्रकारच्या चार चार पट्टद्या करतात. हच्या

पट्टचांना सर्वत्र यंत्रण करून घेऊन त्या समांतर जाडी व संदीच्या करतात. त्यामुळे आयत्यावेळी कामाचा खोलंबा होत नाही. हृषा पट्टचांचा उपयोग कर्तनी हत्याराचे खाली व हत्यारावर ठेवण्यासाठी करतात. त्यामुळे हत्यारावर बोल्टचा दाव सर्वत्र सारख्या प्रमाणात राखला जाऊन ते जास्त मजबूत राहाते.

४) ज्यावेळी एखाद्या गोल नगाच्या आतून गाळे पाडावयाचे असतात तेच्हा विशेष प्रकारचा कर्तनी हत्यारघारक तयार करतात. हृषा हत्यार घारकात वरच्या वाजूस एक बोल्ट अडकवितात हृषा बोल्टमुळे टाळीपेटीवर दाव राहून ती परतीच्या सटक्याचे वेळी उचलली जात नाही.

५) आकाराते लहान कर्तनी हत्यारे, कर्तनी हत्यार घानीमध्ये आवळता येत नाहीत. म्हणून, त्यांना जखडण्यासाठी निरनियाळे कर्तनी हत्यारघारक उपयोगात आणतात.





आ. क्र. ८.१ स्पिनावर यंत्रण करता येणाऱ्या काही नगांचा तत्त्व।

C. विविध यंत्रणक्रिया

रुपित्रावर यंत्रण केल्या जाणाऱ्या निरनिराळधा प्रकारच्या नगांपैकी काही नग शेजारील चित्रमय तवत्यामध्ये (आ. क. C.१) दाखविलेले आहेत. हध्या सर्व प्रकारच्या नगांचे यंत्रण पुढीलप्रमाणे करतात.

आ. क. C.१.१ मध्ये एक आयताकार पोकळ ठोकळा दाखविला आहे. अशा प्रकारचा नग तयार करण्यासाठी एक तर गोलाकार दण्डाचा वापर करतात किंवा तयार करावयाच्या ठोकळधाच्या अपेक्षित मापापेक्षा अंदाजे ०.२ ते ०.४ मि. मीटर मोठ्या आकारात एक चौकोनी तुकडा लोहाराकडून घडवून घेतात. कधी कधी हे नग, वाजारात तयार मिळत असलेल्या चौरस आकाराच्या योग्य त्या मापाच्या दण्डामधून देखील बनवितात.

हृती -

१) प्रथम नगाच्या काटकोनातील दोन वाजू काटेकोरपणे काटकोनात यंत्रन घेतात नंतर दोन्ही वाजूंची घातूची कडा कानशीने स्वच्छ करतात.

२) नगाच्या एका पृष्ठावर नीळ (Prussian blue) लावून कोणतीही यंत्रण केलेली एक वाजू पृष्ठपटावर ठेऊन नगापाशी व्हर्निअर अनुश्रेणी उंचीमापी ठेवतात, व, नगाच्या नीळ लवलेल्या पृष्ठावर योग्य त्या उंचीची एक समांतर रेषा ओढतात.

३) नंतर यंत्रण केलेली दुसरी वाजू पृष्ठपटावर ठेवून वरील प्रमाणे रेखांकन करतात. अशा रीतीने वाहेरचा चौरस रेखांकन केला जातो.

वरील प्रमाणे रेखांकन केल्यानंतर रेखांकित केलेल्या रेषांवर मध्यविदू निर्देशक (centre punch) मारून रेषा पक्क्या करतात व राहिलेल्या दोन वाजूंचे यंत्रण करतात. अशा रीतीने वाहच चौरसाच्या चारी वाजू पुन्या होतात. नंतर हध्या वाजूंशी काटकोनात एका पृष्ठाचे यंत्रण केले जाते. नंतर आतल्या चौरसाचे रेखांकन करतात. चौरसाचे चारी कोपरे एकमेकांशी जोडून चौरसाचा मध्यविदू काढतात व त्यात एक गोल छिद्र तयार करतात.


योग्य त्या मापाचे छिद्र तयार करून घेतल्यानंतर नग यंत्रकामी शेगडचात आवळून आतून यंत्रण करतात.

ज्यावेळी नगाच्या आतील चौरस छिद्राचा आकार बराच मोठा असेल, तेव्हा, नगाच्या आतील भागाचे यंत्रण करण्यासाठी आतील चौरसाच्या रेखांकित रेखांच्या आत आणखी चार समांतर रेषा आवून, यंत्रू पादिजे असलेल्या चौरसाच्या अपेक्षित आकारापेक्षा लहान आकाराचा चौरस आवतात व हया चौरसावर अंदाजे ३ ते ४ मि. मी. व्यासाची भोके एकमेकांच्या अगदी जवळ जवळ पाडतात. नंतर छिद्रित चौरस, छिन्नी हातोडीचे सहाय्याने ठोकून काढून टाकतात, व, शिल्लक राहिलेल्या धातूचे अपेक्षित मापात यंत्रण करतात.

कधी कधी आतून चौरस असलेल्या नगाच्या आतल्या भागात बसविण्यासाठी वाहय चौरस असलेला एक लहानसा तुकडा तयार करावा लागतो. अशा वेळी ज्या नगाला आतील बाजूने चौरस असेल तो भाग प्रथम बनवून नंतर त्यात बसणारा वाहय चौरस तयार केला जातो.

रुपित्रावर ज्यावेळी घट्कोनी नगाचे यंत्रण करावे लागते, अथवा, एखाद्या गोल नगातून घट्कोनी नग तयार करावा लागतो तेव्हा, गोल, नगाचे घट्कोनात रेखांकन करावे लागते. हे रेखांकन कसे करतात ते पाहण्यापूर्वी घट्कोनावाबत भूमितीविषयक आवश्यक माहिती प्रत्येक कारागिरास ठाऊक असणे जरूरीचे आहे.

शेजारील आकृती क्रमांक ८.२ मध्ये एक वर्तुळ दाखविले असून त्याचे आत तसेच बाहेर एक घट्कोन आखलेला दिसत आहे.



ग्र. क्र. ८.२

ज्यावेळी घट्कोन तयार करावयाचा असतो तेव्हा नेहमी घट्कोनाच्या दोन समांतर मुजांमधील अपेक्षित अंतर “क्ष” देण्याची पद्धत आहे. हया दोन मुजांमधील अंतरावरून घट्कोनाचे रेखांकन पुढील दोन्ही पैकी कोणत्याही एका रीतीने काढता येते.

पट्कोनाचे रेखांकन करण्याची पद्धत क्रमांक १ :—

आकृती क्रमांक C.२ मध्ये दाखविलेल्या 'क्ष' हच्चा अंतरावरून 'ज' हे अंतर काढण्यासाठी पुढील प्रमेय वापरतात.

$$\text{पट्कोनाच्या समोरासमोरील} = \left\{ \begin{array}{l} \text{त्याच पट्कोनाच्या समोरासमोरील} \\ \text{दोन कोनातील अंतर 'ज'} \end{array} \right. \times 1.154$$

अशा प्रकारे 'ज' हे अंतर किती ते समजून घेतल्यानंतर 'ज' हा व्यास असलेले एक वर्तुळ काढतात. नंतर सदरहू वर्तुळाच्या त्रिज्येइतक्या लांबीवर विभाजक लावून घेऊन वर्तुळाच्या परीघ रेखेचे सहा भाग करतात. सहा भाग करणाऱ्या छेद चिन्हांस एकमेकांना जोडल्यानंतर पट्कोन तयार होतो.

पट्कोनाचे रेखांकन करण्याची पद्धत क्रमांक २ :—

पट्कोनाचे समोरासमोरील कोन जोडल्यास सहा समभुज त्रिकोण तयार होतात, व, हच्चा समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोन 60° चा असतो. हच्चामूळीच्या तत्वाला अनुसरून पुढीलप्रमाणे काम करून पट्कोन तयार करतात.

एका विट्ठमधून एकमेकांना 60° च्या कोनात छेदणाऱ्या सहा रेषा काढतान. हच्चा विंदूपासून 'ज' हच्चा अंतराच्या निम्मे अंतराएवढी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढतात. हच्चा वर्तुळाची परीघ रेषा पूर्वी आखलेल्या सहा रेषांना ज्या ठिकाणी छेदते ते विंदू एकमेकांना जोडल्यास वर्तुळाच्या आतुन एक पट्कोन तयार होईल.

पट्कोनाचे रेखांकन करण्याची पद्धत क्रमांक ३ :—

पट्कोनाचे दोन भुजांमधील जे अंतर असते तेवढ्या व्यासाचे एक वर्तुळ काढतात. हच्चा वर्तुळात 60° ने एकमेकीशी कोन करणाऱ्या रेषा वर्तुळाला छेदतील अशा वेताने काढतात. नंतर प्रत्येक रेषेला एक/एक स्पर्शरेषा काढतात. अशा प्रकारे सहा स्पर्शरेषा जोडल्या गेल्यानंतर वर्तुळाच्या वाहेरून पट्कोन तयार होतो.

वरील पैकी कोणत्याही पद्धतीने रेखांकन केल्यावर रेखांकित नग यंत्रकामी शेगडधात आवळून एकेका पृष्ठाचे यंत्रण केले जाते.

ज्यावेळी एखाद्याच नगाला पट्कोनात तयार करावयाचा असेल अशा वेळी रेखांकन न करता देखील यंत्रण कारण्याचा प्रधात आहे. अशा प्रकारच्या कामासाठी मूळीच्या पुढील सिद्धांतांचा उपयोग करतात.


१) पट्कोनाच्या एका मुजाची लांबी नेहमी त्याच पट्कोनाच्या समोरा-समोरील दोन कोनातील अंतराच्या निम्मी असते.

२) पट्कोनाची एक मुजा दुसरीवरोवर नेहमी आतून 120° च्या कोनात असते. म्हणून, वाहेसून तिचा दुसऱ्या मुजेशी 60° चा कोन असतो.

३) अशा एखाद्या नगाचे यंत्रण करताना एक मुजा तयार करून घेतात, व, नंतर हच्या तयार झालेल्या मुजेशी दुसरी मुजा 60° चे कोनात यंत्रकामी शेगड्यात आवळतात, व, दुसरी मुजा यंत्रण करतात. हच्या प्रमाणे इतर चारी मुजांचे यंत्रण करतात.

आकृती क्रमांक C.1.३ मधील नगावर दाखविल्याप्रमाणे एखादा गाळा ज्यावेळी विशिष्ट नगावर तयार करतात तेव्हा नगाच्या एका पृष्ठभागावर गाळचाची चित्राकृती करतात. व गाळचाची रुंदी दर्शविणाऱ्या दोन समांतर ओळी नगाच्या बाह्य पृष्ठावर काढतात. नंतर नग यंत्रकामी शेगड्यावर आवळून, गाळा-कर्तनी-हत्याराचे (slotting tool) सहाय्याने गाळा बनवितात.

टोप:—गाळा-कर्तनी हत्याराची रुंदी 'क्ष' आकृती क्र. C.३ मध्ये दाखविली असून ही गाळचाच्या अपेक्षित रुंदीपेक्षा अंदाजे 0.02 मि. मी. कमी ठेवतात त्यामुळे गाळा कापला जात असताना हत्यारावर कर्तन दाब (cutting force) जादा न पडल्याने ते सुरक्षित रहाते.




कधी कधी आकृती क्र. C.1.७ मध्ये दाखविल्याप्रमाणे ज्यावेळी अपूर्ण लांबीचा गाळा नगावर तयार करावयाचा असतो त्यावेळी तो गाळा जितक्या लांबीचा असतो त्या लांबीवर नगाच्या कडेपासून अंतर मापून गाळचाच्या रुंदीपेक्षा 0.1 मि. मी. मोठा व्यास असलेले छिद्र करतात. हच्या छिद्राची खोली गाळचापेक्षा अंदाजे 0.1 मि. मी.


आ. क्र.C.३ गाळा कर्तनी हत्यार जास्त ठेवतात. हच्या छिद्रामुळे गाळा कर्तनी हत्यार, छिद्रापर्यंत धातू कापीत येऊन छिद्रामध्ये ते सुटते.

वरील खेरीज इतरही कित्येक प्रकारचे नग सुपित्रावर लाबून यंत्रण केले जातात. अशा यंत्रण करावयाच्या नगांमध्ये आकृती क्रमांक C.१ मधील क्रमांक C.१.४, C.१.५ व C.१.६ ह्या नगांचा समावेश होतो. पैकी आकृती क्रमांक C.१.४ व C.१.५ ह्या दोन प्रकारच्या नगांचे यंत्रण करण्यापूर्वी त्यांचे किती नग यंत्रण करावयाचे आहेत त्यावर, सदरहू नग यंत्रकामी शेगड्यावर लाबून यंत्रण करावे, की, त्यासाठी खिळणी तयार करावी ते ठरवितात.

तसेच सुपित्रावर केव्हा केव्हा एखाद्या गोल नगाच्या संपूर्ण परीघावर नगाच्या लांबीइतके गाळे तयार करण्याचे काम करावे लागते. अशा वेळी हे काम विभाजन उपायोजावर (Dividing head) आवळून केले जाते.



आ. क्र. C.४ विभाजन उपायोज



आकृती क्रमांक C.४ मध्ये दाखविलेल्या विभाजन उपायोजाला (Dividing head) आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक मोठी संचिद्र चकती असून तिच्या मध्यभागी एक कुंतल दण्ड (worm shaft) असतो. ह्या संचिद्र चकतीला

एक कूर्पर हस्तक (crank handle) जोडलेले असते. हचा कुंतल दण्डाशी जुळवलेले एक दंतचक्र दिसत आहे. हचा दंतचक्रास कुंतल चक्र (worm wheel) असे म्हणतात. सदरहू कुंतल चक्राचे आतून मधोमध एक गोलाकार पोकळ नाली असते व ती तकुंचे काम करते. तर्कुंच्या दुसऱ्या टोकाला एक तीन जवङ्ड्याचा बंघक (three jaw chuck) असतो. हचा विभाजन उपायोजावरोबर नगाला दुसऱ्या टोकाने आधार देण्यासाठी एक पायटचाचा आधार (foot stock) देखील असतो. ज्या नगावर दोन किंवा अधिक गाळे तयार करावयाचे असतात असे नग विभाजन उपायोजावर आवळून त्यांचे यंत्रण करतात. विभाजन उपायोजाचे पायाभूत तत्व पुढील प्रमाणे असते.

संछिद्र चकतीला जोडलेल्या कूर्पर दण्डाचे स्वतः भोवती ४० फेरे झाल्यानंतर तर्कुंचा फक्त एक फेरा होतो. हचा सिद्धांता वरून पुढील प्रमेय मांडले जाते.

४०

विभाजन = _____
गाळचांची संख्या

विभाजन उपायोजाच्या तवकडीवर तीन अथवा चार व्यासात्मक रेषा असतात, व, हचा रेषांवर विशिष्ट संख्येत छिद्रे केलेली असतात. छिद्रे केलेल्या हचा तवकडीला संछिद्र तवकडी असे म्हणतात. (आकृती क्र. C.५ पहा)


बाजारात मिळणाऱ्या काही संछिद्र तवकड्यांवर पुढीलप्रमाणे छिद्रे असतात.

तक्ता क्र. C.१ मध्ये दर्शविलेली छिद्रे संख्या तवकडीच्या फक्त एका पृष्ठावरच असते, व, ही छिद्रे तवकडीमध्ये आरपार असतात. तसेच प्रत्येक परिघावर जितकी छिद्रे असतात त्यांची संख्या प्रत्येक परिघावर कोरलेली असते. आकृती क्र. C.५ मध्ये अशा तीन संछिद्र तवकड्या दिसत आहेत. हचा खेरीज दुसऱ्या प्रकारच्या संछिद्र तवकडीवर तिच्या दोन्ही मुखपृष्ठात आतील वाजुने बंद अशी निरनिराळी छिद्रे असतात.

पूर्वी सांगितल्याप्रमाणे तर्कुंचा एक फेरा पूर्ण होण्यास कूर्पर हस्तकाचे चाळीस फेरे पूर्ण व्हावे लागतात. हचावरून हे स्पष्ट होईल की कोणत्याही नगाचे चाळीस-पर्यंत कितीही समान भाग करावयाचे असल्यास कूर्पर हस्तकाचे एकपेक्षा अधिक फेरे पूर्ण व्हावे लागतात. याउलट कोणत्याही नगाचे चाळीसपेक्षा जास्त भाग

सचिद्र तबकडी कमांक	परिघात्मक छिद्रांची संख्या					
1	15	16	17	18	19	20
2	21	22	27	29	31	33
3	37	39	41	43	47	49

एकेरी सचिद्र तबकड्यांचा छिद्र दर्शी तक्ता. *



आ.क्र. C.५ सचिद्र तबकड्या

* Brown & Sharpe Index Head.

तबकडीच्या एका बाजूस परिधात्मक द्रांची संख्या	24, 25, 28, 30, 34, 37, 38, 39, 41, 42 43.
तबकडीच्या दुसऱ्या बाजूस परिधात्मक छिद्रांची संख्या.	46, 47, 49, 51, 53, 54, 57, 58, 59, 62 66.

दुहेरी सच्चिद्र तबकड्यांचा छिद्र दर्शी तक्ता. *

करावयाचे असतील तर कूपर हस्तकाचा एक फेरा देखील पूर्ण होत नाही. सदरहू प्रमेय पुढील उदाहरणांवरून जास्त स्पष्ट होईल :—

एका यंत्रावर सहा नगांचे पुढीलप्रमाणे समविभाजन करावयाचे आहे.
प्रत्येक नगाचे विभाजन पुढीलप्रमाणे अपेक्षित आहे.

नग क्रमांक १	१२ भाग	नग क्रमांक ४	३६ भाग
नग क्रमांक २	१७ भाग	नग क्रमांक ५	५२ भाग
नग क्रमांक ३	२५ भाग	नग क्रमांक ६	८६ भाग

नग क्रमांक १ : १२ भाग करावयाचे आहेत.

प्रमेयाने,

४०

$$\text{विभाजन} = \frac{\text{गाल्यांची संख्या}}{40} = \frac{8}{12} = \frac{3}{12} = \frac{1}{3}$$

वरील तक्ता क्रमांक C.१ मधील ज्या सच्चिद्र तबकडीवर १५ व १८ व्यासात्मक भोके आहेत ती तबकडी वापरल्यास वरील ३ — हे रूप ३ — व ३ — ३ — १५ १८

असे मांडता येईल व जर १५ छिद्रे असलेला व्यास वापरला तर कूपर हस्तकाचे तीन फेरे पूर्ण व ५ छिद्रे हचा प्रमाणे विभाजन करता येईल. किंवा, १८ छिद्रे असलेला व्यास

* Cincinnati & Parkinson Index Head.

वापरल्यास कूपर हस्तकाचे ३ फेरे पूर्ण व ६ छिद्रे हथाप्रमाणे विभाजन करता येऊन नगाचे १२ सारखे भाग करता येतील.

नग क्रमांक २ : १७ भाग करावयाचे आहेत.

प्रमेयाने,

$$\text{विभाजन} = \frac{४०}{\text{गाल्यांची संख्या}} = \frac{४०}{१७} = २ \frac{६}{१७}$$

म्हणून, १७ छिद्रे असलेल्या व्यासावर विभाजन केल्यास कूपर हस्तकाचे २ फेरे पूर्ण व ६ छिद्रे वापरून १७ समभाग करता येतील.

नग क्रमांक ३ : २५ भाग करावयाचे आहेत.

प्रमेयाने,

$$\text{विभाजन} = \frac{४०}{\text{गाल्यांची संख्या.}} = \frac{४०}{२५} = १ \frac{१५}{२५} = १ \frac{३}{५}$$

म्हणून, २५ छिद्रे असलेल्या व्यासावर विभाजन केल्यास कूपर हस्तकाचा एक फेरा पूर्ण व १५ छिद्रे वापरून २५ समभाग करता येतील. किंवा २० छिद्रे असलेल्या व्यासावर विभाजन केल्यास कूपर हस्तकाचा एक फेरा पूर्ण व १२ छिद्रे वापरून २५ समभाग करता येतील.

नग क्रमांक ४ : ३६ भाग करावयाचे आहेत.

प्रमेयाने,

$$\text{विभाजन} = \frac{४०}{\text{गाल्यांची संख्या}} = \frac{४०}{३६} = १ \frac{४}{३६} = १ \frac{१}{९}$$

म्हणून, २७ छिद्रे असलेल्या व्यासावर विभाजन केल्यास कूपर हस्तकाचा एक फेरा पूर्ण व ३ छिद्रे वापरून ३६ भाग करता सम येतील.

नग क्रमांक ५ : ५२ भाग करावयाचे आहेत.

प्रमेयाने,

$$\text{विभाजन} = \frac{४०}{\text{गाल्यांची संख्या}} = \frac{४०}{५२} = \frac{१०}{१३} = \frac{३०}{३९}$$

म्हणून, ३९ छिद्रे असलेल्या व्यासावर विभाजन केल्यास प्रत्येक तिसाव्या छिद्रावर एक याप्रमाणे ५२ समभाग करता येतात.

नग क्रमांक ६ : ८६ भाग करावयाचे आहेत.

प्रमेयाने,

$$\text{विभाजन} = \frac{४०}{\text{गाळचांची संख्या}} = \frac{४०}{८६} = \frac{२०}{४३}$$

म्हणून ४३ छिद्रे असलेल्या व्यासावर विभाजन केल्यास प्रत्येक विसाव्या छिद्रावर एक याप्रमाणे ८६ भाग करता येतात.


सदरहू प्रकारच्या विभाजनाला साधे विभाजन (simple indexing) असे म्हणतात.

वि. सू—विभाजन करण्यासाठी कूपर हस्तक एकाच दिशेने फिरविणे अत्यंत आवश्यक आहे.



९. बिल यंत्र तथा धातू रंधा यंत्र

कारखान्यात सर्वसाधारणतः नगाच्या आतून संपूर्ण लांबीचा किंवा नेमक्या लांबीचा सरल गाळा करण्याचे काम विशेषकरून बिल यंत्रावर (slotting



आ. क्र. ९.१ बिल यंत्र, दोलक भुजा ज्यामिती

machine) करतात. बिल यंत्रावर गाळा करण्याखेरीज एखाद्या अवजड नगाला बाहेरून गोलाकार, चौकोनी अगर चौरस, किंवा गरज पडल्यास घट्कोनी आकार

देखील देता येतो. अशा प्रकारचे एक विल यंत्र आकृती क्रमांक १.१ मध्ये दाखविले आहे.

विल यंत्राची मुख्य यंत्रांगे पुढीलप्रमाणे असतात.

१. बैठक,

२. स्कम्म.



विल यंत्राच्या बैठकीवर क्षैतिज समांतर रेषेशी समांतर, व, काटकोनात क्षैतिज सरक (cross slide) असते. हच्या क्षैतिज सरकेवर आकाराने मोठे व वजनदार असे गोलाकार यंत्रपटल असते. हे गोलाकार यंत्रपटल स्वतःच्या मध्य विदूमोवती गोल फिरविण्याची सोय असते. सदरहू गोलाकार पटल ज्या क्षैतिज सरकेवर बसविलेले असते त्यामुळे ते क्षैतिज समांतर व ध्रुवीय समांतर काटकोनात सरकविता येते. हच्या दोन अनुरेख गतीत क्षैतिज सरकेला सरकविण्यासाठी यंत्राच्या बैठकीत दोन अग्रीम सूत्रक (Lead screw) बसविलेले असतात. तसेच यंत्रपटलाला इच्छित कोनात स्वतः भोवती फिरविण्यासाठी एक विभाजन उपायोज हच्या यंत्राला यंत्रांग म्हणूनच जखडलेला असतो.

गोलाकार यंत्रपटलाचे मधोमध एक मोठे भोक असते व त्याच्या कार्यकारी पूष्ठावर यंत्रण करावयाचे नग आवळण्यासाठी “उलट टी” च्या आकाराचे सहा, आठ, अगर जास्त गाळे समान अंतरावर असतात.

विल यंत्राच्या स्कम्मावर वरच्या बाजूला यंत्राचे हत्यार शीर्ष (Tool head) असते. हच्या हत्यार शीर्षाला वर/खाली उदग्र विसर्पी गती (verticle sliding motion) देण्याचे कार्य स्कम्माचे आतून बसविलेल्या उत्केन्द्री कूर्पर दण्डाकडून पार पाढले जाते.

विल यंत्रावर यंत्रण करावयाच्या नगाला ज्या आकाराचे गाळे कापावयाचे असतात त्याची चिनाकृती नगाचे मुखपृष्ठावर प्रथम तयार करून नंतर गाळा कापतात. आकृती क्रमांक १.२ मध्ये अशा प्रकारचे दोन नग दाखविले आहेत. त्यांचे यंत्रण करण्याची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.

आकृती क्र. १.२.१ मध्ये दाखविलेल्या नगाची लांबी संदी 800×800 मि. मी. इतकी असल्याने तो नग रुपित्रावर न लावता विल यंत्रावर लावून त्याचे वाहच यंत्रण करता येईल.



आ. क्र. १.२.२


प्रथम सदरहू नग कातन यंत्रावर लावन त्याचे दोन्ही पृष्ठभाग एकमेकांस समांतर असे यंत्रून घेतात. नंतर बिल यंत्राच्या पटलावर समान मापाचे दोन समांतर चौरस तुकडे ठेवून त्यावर सदर नगाचा एक पृष्ठ ठेवतात व

एक बाजू यंत्राच्या हत्यार शीर्षात अडकविलेल्या कर्तनी हत्याराशी समांतर करून टी खोलटच्या सहाय्याने नगाला यंत्रपटलाशी घट्ट जखडतात. हद्यानंतर यंत्र चालू करून यंत्रपटलाला क्षैतिज सरकेच्या आधाराने अनुरेख गती देऊन हत्याराचे समोर चालवितात व धातू कापली जाऊन नगाची एक बाजू त्यार करून घेतात. हद्या नंतर यंत्रपटल प्रत्येक वेळी १०० च्या कोनात फिरवून आणखी तीन वेळा हीच क्रिया करतात व अशा रीतीने नगाला अपेक्षित, इष्ट तो आकार प्राप्त करून देतात. एवढे काम केल्यानंतर यंत्रण केलेला नग यंत्रावरून काढून, वेवन यंत्रावर लावून त्यात प्रत्येकी आठ मिलीमीटर व्यासाची भोके अशा रीतीने बनवितात की दर दोन भोकांच्या मध्ये ०.२ मि. मी.पेक्षा जास्त धातू राहणार नाही. हद्यानंतर सर्व भोकांचे मध्ये राहिलेली धातू छिन्नीने तोडून नग पूर्वंत यंत्रपटलावर व्यवस्थितपणे आवळतात व योग्य त्या आकाराचे व मापाचे कर्तनी हत्यार, यंत्राच्या हत्यार शीर्षमध्ये जखडून जादा धातू कापून टाकतात व नगाचे गाळे तयार करतात.

आकृती क्रमांक १.२.२ मध्ये दाखविलेला नग यंत्रण करण्यासाठी पुढील-प्रमाणे क्रिया केली जाते.

ज्या नगाला आकृतीत दाखविल्याप्रमाणे आकार द्यावयाचा असतो त्या नगाच्या दोन्ही पृष्ठभागांवर कातन यंत्रावर यंत्रण करून ते पृष्ठ एकमेकांस

समांतर करतात. नंतर नगाची एक बाजू सपाट पृष्ठभागाशी काटकोनात करून घेऊन कोणत्याही एक पृष्ठावर रेखांकन करून नगाच्या मध्योमध्य जेवढ्या भागात गाळा अपेक्षित असेल तेथे आकृती क्रमांक ९.३ मध्ये दाखविल्याप्रमाणे दोन छिद्रे बनवितात. हया छिद्रांचा आकार इतका ठेवतात की ज्यामुळे छिद्रे केल्यानंतर यंत्रण करण्यासाठी पुरेसी बातु शिलक राहील. नंतर बिल यंत्रपटलावर समान मापाचे दोन समांतर चौकोनी ठोकले ठेवून त्यावर नग ठेवतात. ज्या नगाला एका अगर अधिक बाजूना गोलाई अपेक्षित असते असे नग यंत्रपटलावरील समांतर ठोकळ्यांवर ठेवून नगावर



आकृ. ९.३


आखलेल्या अपेक्षित गोलाईच्या रेखांकनास गोलाकार यंत्रपटलाच्या मध्यविद्यु-बरोवर अचुकपणे जुळविले जाते. अशा प्रकारे तयार करावयाच्या नगाची अपेक्षित गोलाई यंत्रपटलाच्या गोलाईबरोवर जुळविल्यासाठी पुढीलप्रमाणे काम करतात.

तयार नगावर जी गोलाई अपेक्षित असते त्या गोलाईच्या विज्ञेदृतक्या अंतरावर यंत्रपटलाच्या मध्यविद्युपासून नग ठेवतात. नंतर यंत्रपटल स्कम्माच्या दिशेने सरकवितात व हत्यार शीर्षाच्या टोकाला टाचणी चिकटवून ते अशा वेताने खाली यंत्रपटलाच्या दिशेने आणतात की, टाचणीचे टोक व नगावरील रेखांकन यामध्ये अंदाजे $0.03-0.05$ मि. मी. जागा राहील. नंतर यंत्रपटल स्वतः भोवती फिरवितात व नगावरील गोलाईदर्शक रेषा टाचणीच्या खाली अचूकपणे राहील अशा वेताने नगास पाहिजे त्या दिशेने सरकवितात. ही क्रिया, जोपर्यंत टाचणीच्या टोकाशी नगावरील गोलाईदर्शक रेषा अचूकपणे जुळून येत नाही तोपर्यंत चालू ठेवतात.

वरील प्रमाणे नग व्यवस्थितपणे लावून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याचे पूर्णपणे यंत्रण करतात.

बिल यंत्रावर कधी कधी आंतर-दंतचक्रे (internal gear) बनविली जातात. तर कधी कधी सीतेपा धानी (spline sleeve) बनविली जाते. अशा प्रकारच्या कामासाठी पाठ क्रमांक आठ मध्ये सांगितलेल्या तत्वानुनार नगाचे विभाजन करून यंत्रण करतात.

बिल यंत्रावर वापरात असलेल्या कर्तनी हत्याराचे कर्तनी कोन रुपित्रावर वापरात असलेल्या हत्यारांच्या कर्तनी कोनांप्रमाणेच बब्हंशी असतात. (आ. क्र. ३.४ पहा) बिल यंत्रावर वापरात असलेल्या कर्तनी हत्यारांपैकी जी हत्यारे गाळे कापण्यासाठी वापरात त्यांची लांबी, ते हत्यार, ज्या छिद्रात गाळा बनवावयाचा असेल ह्याच्या व्यासावर अबलंबून असते. ही गाळा कापणारी हत्यारे बहुधा गरजेन्सार विशेष प्रकारच्या हत्यारव्याक्रममध्ये जखडून वापरली जातात.




आ.क्र. १.४

टीप:—ज्या नगामध्ये गाळा कापावयाचा असतो तो नग सारख्याच मापाच्या समांतर चौकोनी ठोकळ्यांवर अशा रीतीने ठेवतात की गाळा कापण्याचे काम संपल्यावर ठोकळा सुरक्षित राहील. (आ. क्र. १.५ पहा). तसेच हत्यार शीर्षाचा कायकारी सटका केवळ इतकाच खाली उत्तरवितात की हत्याराचे कर्तन टोक (cutting point) केवळ नगाच्या बाहेर जेमतेम उत्तरेल पण हत्यार धारकाचा कोणताही भाग यंत्र पटलास जराही लागणार नाही. हचा दोन्ही गोष्टी गाळा कापण्या इतक्याच महत्वाच्या अहेत.

धातुरंबा यंत्रावरील काम

ज्या यंत्राचे यंत्रपटल भितीज समांतर अनुरेख विसर्पी गतीत सरकते व कर्तनी हत्यार यंत्रपटलाशी काटकोनात पण भितीज समांतर रेषेशी समांतर स्थिर राहून नगाची घातु कपते त्या यंत्राला धातुरंबा यंत्र (planing machine) असे म्हणतात.

ज्या नगांचा आकार व वजन रुपित्रावर लावता येण्यासारखे नसेल असे नग खास करून धातूरंधा यंत्रावर लावून यंत्रण करतात. उदा. कातन यंत्राचे पट्ट (bed) खोगीर (saddle) रुपित्राच्या बैठकी, स्कम्म, यंत्रपटल, विसर्पी ठोकळे,



आक. ९.५


कैतिज समांतर सरक रुळ वर्गीर. हथाखेरीज, जे नग आकाराने लहान असतात पण ज्यांचे समान परिमाणाचे कित्येक नग बनवावयाचे असतात असे कित्येक नग एकाच वेळी धातूरंधा यंत्राच्या यंत्रपटलावर लावून त्यांचे एकाच वेळी यंत्रणकरतात. तसेच कोणत्याही चांगल्या यंत्रशाळेत हमखास आढळून यणाऱ्या पृष्ठपटाचे यंत्रण देखील धातूरंधा यंत्रावरच केले जाते. धातूरंधा यंत्राची कार्यकारी अचूकता 0.02 मिली-मीटर प्रतिमीटर व त्यापुढील प्रत्येक मीटर लांबीसाठी 0.01 मि. मी. (दोन मीटरपेक्षा जास्त लांब यंत्रपटल असलेल्या यंत्रासाठी) इतकी असते. ✗

आकृती क्रमांक ९.६ मध्ये असे एक धातूरंधा यंत्र दाखविले आहे. धातू-रंधा यंत्रावरील यंत्रण कियेचा विशेष गुण असा आहे की धातूरंधा यंत्राच्या भारी अश्वशक्तीमुळे व हथा यंत्राच्या अवजड वजनामुळे यंत्रावर लावलेल्या कोणत्याही नगावर जरूरीप्रमाणे एकाच वेळी दोन अगर अधिक कर्तनी हत्यारे लावून, जितकी कर्तनी हत्यारे तितक्या स्तरांवर एकाच वेळी यंत्रण करणे अत्यंत सहज सुलभ होते.

अशा प्रकारे एकाच वेळी दोन अथवा त्याहीपेक्षा अधिक करंनी हत्यारे वेगवेगळ्या स्तरांवर धातू कापीत असल्यामुळे नगाचे यंत्रण अत्यंत वेगवान व अत्यंत जलद करता येते. हचमुळे यत्रामध्ये गुतलेले मोठे मांडवल लोकर वसूल होऊ शकते. अर्थात हधा गोष्टीला यंत्रण करावयाचे नग जखडण्यासाठी लागणारी विविध खिळणी (fixtures) व उच्च दर्जाची हत्यारे यांची उपलब्धता यांवर देखील यंत्राची

याग्य


अयोग्य



आ. क्र. ९.७ खिळणी

भांडवल वसूली फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. हीच गोष्ट योड्या फार प्रमाणावर रुपित्र व बिल यंत्रावर यंत्रण करावयाच्या नगांना देखील लागू आहे. (आ. क्र. ९.७ पहा).


रुपित्रावरील यंत्रणकिया व धातुरंधा यंत्रावरील यंत्रण क्रिया या दोन्ही-मध्ये वरेचसे साम्य आहे. रुपित्रावर कर्तनी हत्यार विसर्पी अनुरेख गतीत सरकत असते व यंत्रण केला जाणारा नग प्रत्यक्ष यंत्रिला जात असताना स्थिर रहातो. या उलट, धातुरंधा यंत्रावर कर्तनी हत्यार प्रत्यक्ष धातू कापीत असताना स्थिर असते, व, यंत्रण केला जाणारा नग विसर्पी अनुरेख गतीत सरकत असतो. एवढी एक तात्त्विक बाब सोडल्यास प्रत्यक्ष धातू कापली जाण्याच्या पद्धतीत व क्रियेमध्ये कोणताही फरक नाही. मात्र रुपित्रा पेक्षा धातुरंधा यंत्र किंतीतरी प्रमाणात अवजड, जास्त शक्तिशाली व मजबूत असल्याने त्यावर धातूचे यंत्रण चालू असताना कर्तनी हत्यारावर फारच मोठ्या प्रमाणात कर्तन दाब (cutting force) पडतो. धातुरंधा यंत्राच्या कर्तनी अयोग्य योग्य



आक्र. ३.७ खिळणी

हत्यारांना सहन करावा लागणारा कर्तन दाब रुपित्राच्या कर्तनी हत्यारांना सहन कराव्या लागणाऱ्या कर्तन दाबापेक्षा किंतीतरी जास्त प्रमाणात असतो. खेरीज धातुरंधा यंत्रावर प्रत्येक कार्यकारी सटक्याच्या मुख्यातीला कर्तनी हत्याराच्या कर्तन टोकाला अत्यंत जोरदार घक्का वसतो. ह्या सर्व कारणांमुळे धातुरंधा यंत्रावर वापरल्या जाणाऱ्या कर्तनी हत्यारांकडून त्यांनी वाढीव कर्तन दाब व घक्के सहन करावेत अशी अपेक्षा असल्याने त्यांचे अनुप्रस्थ छेद क्षेत्रफल (cross section)

रुपित्राच्या कर्तनी हत्यारांच्या अनुप्रस्थ छेद क्षेत्रफलापेक्षा काही प्रमाणात मोठे असते. घातुरंघा यंत्राच्या कर्तनी हत्यारांचे कर्तन कोन दुपित्राच्या कर्तनी कोन हत्यारांच्या कर्तन कोनांप्रमाणेच असतात. (आ. क. १.८ पहा).




आ. क. १.८ घातुरंघा यंत्रावर वापरात येणारी विविध कर्तनी हत्यारे

पूर्वी सांगितल्याप्रमाणे घातुरंघा यंत्रावर नगाची वांधी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या किंवेक प्रकारच्या खिळणीपैकी काही खिळणी आकृती क्रमांक १.७ मध्ये दाखविले आहेत. हचापैकी योग्य त्या खिळणीच्या सहाय्याने नगाला यंत्रपटलावर जखडून नगाच्या सर्वांत वरच्या स्तरावर पाणसळ ठेवून नग समतल करतात. व पुनश्च खिळणी घटू आवळतात.

टीप:—घातुरंघा यंत्रावर यंत्रण करावयाच्या प्रत्येक नगाचे यंत्रण करण्यापूर्वी ज्या स्तराचे यंत्रण अपेक्षित असेल त्या प्रत्येक स्तराचे, यंत्रण करण्यापूर्वी


समतलन करणे अत्यंत आवश्यक असते. सदरीलप्रमाणे समतलन न केल्यास यंत्रण केलेले समोरासमोरील दोन स्तर (तळचा व वरचा स्तर) अपेक्षेप्रमाणे एकमेकांस समांतर होत नाहीत. तसेच जे दोन स्तर यंत्रण केल्यानंतर काटकोनात अपेक्षित असतात ते काटकोनात तयार होत नाहीत.



आक्र. ९.८ धातुरंधा यंत्रावर वापरात येणारी विविध कर्तनी हत्यारे

धातुरंधा यंत्रावर मध्यम आकाराच्या नगाचे यंत्रण करीत असताना नगावरील धातु नेमकी किती यंत्रून काढावाची आहे हे चटकन समजप्पासाठी शेजारील आकृती क्रमांक ९.९ मध्ये दाखविलेले तौलनिक प्रमापी साधन वापरतात. त्याला समतल प्रमापी (planer gauge) असे म्हणतात. सदर समतल प्रमापी, यंत्रण

करावयाच्या नगाची, (यंत्रण केल्यानंतरची), त्याच्या तळापासून जी उंची अपेक्षित असेल तितक्या मापात वाहूद सूक्ष्म मापी वरून किंवा वीट प्रमापी व तवकडी प्रमापी हुचाचे सहाय्याने लावून घेऊन यंत्रपटलावर, यंत्रण करावयाच्या नगाचे योडे अलिकडे



आक्र १.१ समतल प्रमापी

नगापासून अंदाजे १०-१५ मि. मीटर अंतर ठेवून लावतात. प्रत्येक कार्यकारी सटक्याची सुख्खात होण्यापूर्वी कर्तनी हत्यार घातूत घुसविण्याचे आधी ते समतल प्रमापीच्या वरच्या पृष्ठाशी ताढून पाहतात. हुचा समतल प्रमापीचा उपयोग करणे नग आकाराने फार मोठा असल्यास शक्य नसते. अशा बेळी यंत्रण करावयाच्या नगाची एक प्रतिकृती तयार करतात. यंत्रण केल्यानंतर नगाची तळापासून जी उंची अपेक्षित असेल तितकीच उंची सदरील प्रतिकृतीची देखील असते. तसेच प्रतिकृतीची रुंदी देखील तयार नगाच्या अपेक्षित रुंदी एवढीच ठेवतात, पण लांबी मात्र अंदाजे २० ते २५ मि. मीटर एवढीच ठेवतात.

वरील खेरीज वातूरंघा यंत्रावर सीतेपा दण्डांना (spline shaft) गाळे कापण्याचे काम देखील केले जाते. अशा प्रकारच्या कामासाठी पाठ क्रमांक आठमध्ये वर्णिलेल्या विभाजन उपायोजाचा उपयोग करतात. विभाजन उपायोज त्याच्या पायटयाच्या आधाराने वातूरंघा यंत्राच्या यंत्रपटलावर जखडतात व त्यांवर सीतेपा दण्ड लावून योग्य तसे विभाजन करून सीतेपा दण्डांचे यंत्रण करतात.

१०. व्यतिहारितेची किमया

यांत्रिकीकरण झालेल्या आवुनिक जगात एका ठिकाणी तयार झालेला पक्का माल जगातील दूरदूरच्या ठिकाणी वापरला जातो. त्याचप्रमाणे एका कारखान्यात तयार केलेली यंत्रे व इतर यांत्रिक अवजारे वर्गारे खेडचापासून ते तहत शहरापर्यंत कोठेही वापरली जातात. कारखान्यातून एखादे यंत्र तयार होऊन बाहेर पडल्यानंतर ते प्रत्यक्ष वापरात असताना त्याच्या सुट्या भागांची काही प्रमाणात स्वाभाविक झीज होत राहन यंत्राची कार्यक्षमता कमी होत असते. अशा वेळी कधी तरी ते यंत्र बंद पडते व त्यातील एखादा महत्वाचा असा भाग बदलावा लागतो. अशा प्रकारे आवश्यक तो भाग बदलून ते यंत्र पुनश्च चालू करणे शक्य असते. त्यापी जर बदलून नवा बसविलेला नग मूळच्या नंगप्रमाणे त्याच बातूचा, तितकाच काटेकोर बनविलेला व त्याच आकाराचा नसेल तर तो नव्याने बसविलेला भाग काही दिवस काम देऊन पुनः काम करीनासा होतो व यंत्र बंद पडते. हचावरून एक गोष्ट फार प्रकर्पनी लक्षात येईल ती म्हणजे यंत्राच्या सुट्या भागांची व्यतिहारिता ही होय (interchangeability of parts).

व्यतिहारितेच्या तत्वांना अनसरून बनविलेले सुटे भाग योग्य त्या ठिकाणी आवश्यक तसे बसून योग्य त्या प्रमाणात अपेक्षित असे काम बिनातकार देऊ शकतात व अशा प्रकारच्या सुट्या भागांमुळे, ते ज्या यंत्रात बसवितात त्यांची कार्यक्षमता कमी न होता उलट काही अंशी वाढू शकते.

व्यतिहारितेची मूलतत्वे (principles of interchangeability)

१) प्रत्येक यंत्रातील प्रत्येक यंत्रांग, त्याचे सर्व सुटे भाग यांचा एकमेकांशी निश्चित असा विशिष्ट संबंध असतो. हा संबंध लक्षात घेऊनच यंत्राची प्राथमिक जुळणी, (sub-assembly) व, अखेरची जुळणी (final assembly), केलेली असते. *

२) यंत्राच्या सर्व प्रमुख व लहानसहान सुट्या भागांचे परस्परांशी असलेले विशिष्ट संबंध, ते यंत्र संपूर्ण जुळणी केल्यानंतर नेमवया कोणत्या परिस्थितीत व कोणत्या प्रकारचे काम करणार आहे त्यावर अवलंबून असतात.

३) यंत्राच्या सर्व सुट्या भागांचे एकमेकांशी असलेले संबंध टिकवून ठेवणे केवळ शक्यच नव्हे तर, त्या यंत्राची कार्यक्षमता दीर्घ काळपर्यंत टिकवून ठेवण्यासाठी आवश्यकच आहे.

x Design Principles of Metal Cutting Machine Tools
- Dr. F. Koenigsberger


४) यंत्राच्या सर्वं सुट्ठा भागांचे, एकमेकांशी असलेल्या संबंधांचे पुढील-
प्रमाणे, पृथकरण करतात:—

(अ) एकमेकात बसविले जाणारे, (ब) एकमेकावर सरकणारे.

वरील दोन्हीपैकी कोणत्याही प्रकारे जरी काम करणारे नग असले तरी
चातुर्थ्य दोन अगर अधिक स्तरांचा एकमेकांशी जो कार्यकारी संबंध (working
relation) असतो त्याला अन्वायुक्ती (fits) अशी संज्ञा आहे.

आयुक्त यंत्रांचोगांमध्ये सुट्ठा भागांची जुळणी करण्यासाठी दोन प्रकारची
व्यतिहारिता उपयोजिली जाते. एका प्रकारास सावंतविक व्यतिहारिता (strict
interchangeability) असे म्हणतात. दुसऱ्या प्रकारास मर्यादित व्यतिहारिता
(limited interchangeability) असे म्हणतात. दोन्ही मधील फरक वर
वर जरी लहानसाच वाटला तरी तो अत्यंत महत्वाचा आहे हे पुढील उदाहरण वरून
चटकन घ्यानात येईल.

आकृती क्रमांक १०.१ मध्ये कूर्पर दण्ड (connecting rod) व
कूर्पर दण्डाच्या लहान भोकात अनुक्रमे एकात एक बसणारे स्थिर धारके
(fix bearing) व खोळ (gudgeon pin) दाखविले आहेत. समजा एका यंत्र



आ.र. १०.१

शाळेने असे प्रत्येकी दहा नग तयार केले आणि जर त्या दहा कूर्पर दण्डापैकी कोणत्याही
कूर्पर दण्डाच्या लहान भोकात दहापैकी कोणताही एक किवा दहाचे दहा स्थिर धारवे

जर कोणताही त्रास न होता व्यवस्थित बसले, व, हथाचप्रमाण दहापैकी कोणतीही एक खीळ अगर दहाच्या दहा खीळ जर व्यवस्थितपणे कोणताही त्रास न होता बसल्या तर हथा जुळणीच्या प्रकाराला सार्वत्रिक व्यतिहारिता (strict interchangeability) असे म्हणतात. एकमेकात बसविल्या जाणाऱ्या दोन नगांची कितीही संख्या तयार असली आणि त्यातील कोणताही एक नग त्याचेशी संबंधित अशा दुसऱ्या कोणत्याही नगात सहजासहजी कोणताही त्रास न पडता बसविता येण्याची शक्यता हा सार्वत्रिक व्यतिहारितेचा महत्वाचा गुणधर्म आहे. याउलट यावेळी एकमेकात बसणाऱ्या दोन नगांची काही संख्या तयार असल्यास त्यातील एका प्रकारचे काही नग दुसऱ्या प्रकारच्या विशिष्ट नगातच बसतात. त्यावेळी ते मर्यादित व्यतिहारिता (limited interchangeability) हथा प्रकारात मोडतात.

मर्यादित व्यतिहारिता ही बाब प्रत्यक्ष व्यवहारात आणणे ही जबल जबल अशक्य गोष्ट मानली जाते याचे कारण मुख्यत:

कोणत्याही प्रकारच्या अथवा जातीच्या यंत्रोकरणावर (machine tool) खऱ्या अर्थाते एकाच मापाचे दोन किंवा दोनपेक्षा जास्त नग विनचुक तयार करता येत नाहीत. हे होय.

याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१) प्रत्येक यंत्राला स्वतःची अशी कार्यकारी अचूकता (working accuracy) असते. हथाला यंत्रण अचूकता (machining accuracy) असे म्हणतात. यंत्र जसाजे जास्त वापरले जाते, तसेतशी ही यंत्रण अचूकता, यंत्रांगांच्या होणाऱ्या स्वाभाविक झीजेमुळे कमी होते.

२) ज्या कर्तनी हत्यारांचे सहाय्याने यंत्रावर धातू कापण्याची क्रिया करतात ती सतत वापरात राहून त्यांची स्वाभाविक झीज होत असते.

३) ज्या प्रमापी साधनांच्या सहाय्याने यंत्रण केलेले नग मापतात त्यांचे विशिष्ट लघुतम दर्शकांक (least count) असतात व त्या प्रमापी साधनांची मापन अचूकता (measuring accuracy) काही काळाने कमी होते, व,

४) यंत्रण केलेले नग ज्या यंत्रावर बनविले जातात ती यंत्रे, व, यंत्रण करण्यासाठी वापरले जाणारे माध्यम, म्हणजे कर्तनी हत्यारे, व, मापन करणारी प्रमापी साधने हथा तिन्ही बाबींवर नियंत्रण ठेवणाऱ्या माणसाची कार्यक्षमता (efficiency of man) प्रत्येकात कमी जास्त प्रमाणात असते.

वरील बाबी लक्षात घेऊन, सर्वसाधारण प्रत्यक्ष व्यवहारात आचरता येण्याजोगी, सार्वत्रिक व्यतिहारिता एवढी एकच बाब शिल्लक राहाते. त्यामुळे आधुनिक

यं त्रोद्योगावून तयार केले जाणारे जवळ जवळ शंभर टके नग सावंत्रिक व्यतिहारिता तत्त्वांना अनुसून केले जातात. सावंत्रिक व्यतिहारितेची तत्वे ठोकळमानाने पुढीलप्रमाणे सांगता येतील.

१) वर निर्देशिलेल्या कारणांमुळे कोणत्याही यंत्रोपकरणावर कोणाही कारागिराला कोणताही माग एक नग एखाद्या विशिष्ट मापात खन्या अर्थात बिनचूक बनविता येणे शक्य नाही म्हणून तो नग तयार करण्यासाठी अपेक्षित असलेल्या मापात काही प्रमाणात विशिष्ट सूट दिलेली असते. सूट देण्याच्या हच्चा प्रमाणास तांत्रिक परिभाषेत तितिक्षा (Tolerance) असे म्हणतात.

२) वरील प्रमाण अनुज्ञेय सूट राखून तयार केलेले नग एकमेकांत वसविष्यासाठी मुख्यतः पुढील तीन प्रकारच्या अन्वायुक्ती वापरतात आहेत.

अ) व्यत्यय अन्वायुक्ति (interference fit),

ब) उभय अन्वायुक्ति (transition fit),

क) अवकाश अन्वायुक्ति (clearance fit.),

कोणत्याही नगाची तितिक्षेची अनुज्ञेय मर्यादा परिमितता (Limit) हच्चा संज्ञेने ओळखतात.

वर उलेखिलेले परिभाषात्मक शब्द अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी पुढील व्याख्या समजून घेणे जरूर आहे. तथापि जिज्ञासू वाचकांनी हच्चा विषयाच्या सखोल माहितीसाठी भारतीय मानक संस्थेने (Indian Standards Institution) प्रकाशित केलेल्या, पुढील दोन पुस्तिका पहाव्या.

१) भारतीय मानक २७०९: १९६४, २) भारतीय मानक ९१९: १९६३

हच्चा संस्थेचा पता पुढील प्रमाणे आहे—

भारतीय मानक संस्था, मानक भवन, ९, वहादुरशाह जफर मार्ग, नवी दिल्ली


अन्वायुक्ति परिभाषा (Terminology of fits)

टीप—परिमितता, अन्वायुक्ति व अनुज्ञेय तितिक्षा यांच्या चर्चेसंबंधात, भारतीय मानकानुसार छिद्र किंवा भोक हच्चाचा अर्थ कोणत्याही आकाराचा उघडा अथवा बंद गाळा असा होतो.

आकृती क्रमांक १०.२ मध्ये ५० मि. मी. छिद्र असलेला एक नग दाखविला आहे. हच्चा निर्देशून पुढील विवरण केले आहे.

१) तितिक्षा (fits) पूर्वी लिहिलेल्या कारणांमुळे एखादा नग ख- अर्थात अपेक्षित मापाचा बिनचूक बनविणे शक्य नसते. अशा वेळी तो नग

जास्तीत जास्त अचूकपणे तयार करण्यासाठी त्याच्या परिमाणात (dimension) जी मुट दिली जाते तिला तितिक्षा असे म्हणतात.



आ. क्र. १०.२

२) अन्वायुक्ति
(limit) एकमेकात बसणारे दोन नग, ते प्रत्यक्ष एकमेकात बसविष्यापूर्वी त्यांच्या मापात जो परस्पर संबंध असतो त्याला अन्वा युक्ति असे म्हणतात.

३) वाचनिकांक (Basic or nominal size) एकमेकांत बसणाऱ्या दोन नगांच्या समान (common) परिमाणास वाचनिकांक असे म्हणतात. उदा. आ. क्र. १०.२ मध्ये दाखविलेल्या नगाचे छिद्र व त्यात बसविता येणारे अपेक्षित दण्ड दोन्हीचा वाचनिकांक ५० मि. मी. समजतात.

४) प्रत्यक्षांक (Actual size) कोणत्याही नगाचे सूक्ष्म मापन केल्यावर प्रमापी सावधाने दर्शविलेल्या प्रत्यक्ष मापाला प्रत्यक्षांक असे म्हणतात. उदा. आ. क्र. १०.२ मधील मापाचे दहा नग केले गेले तर त्या सर्व नगांच्या छिद्रांची मापे ५०.००० ते ५०.०४६ मि. मी. यामधील कोणतीही असू शकतील.

५) विचलन (Deviation) यंत्रं केलेल्या नगाचा प्रत्यक्षांक व वाचनिकांक ह्यांच्या वीजगणिती फरकास (Algebraic difference) विचलन म्हणतात.

६) अवकाश (clearance) अन्वायुक्तिच्या दोन नगांपैकी छिद्राचा प्रत्यक्षांक व डण्डाचा प्रत्यक्षांक ह्या दोहोंतील फरकास अवकाश असे म्हणतात. अवकाश हा अन्वायुक्तिमधील प्रत्यक्ष फरक समजला जातो, व, अशा अन्वायुक्तिच्या छिद्राचे माप त्याच अन्वायुक्तिच्या दण्डाच्या मापापेक्षा मोठे असते.

७) व्यत्यय (interference) अन्वायुक्तिच्या दोन नगांपैकी छिद्राचा प्रत्यक्षांक व दण्डाचा प्रत्यक्षांक ह्या दोहोंतील फरकास व्यत्यय असे म्हणतात. व्यत्यय हा अन्वायुक्तिमधील अप्रत्यक्ष फरक समजला जातो, व, अशा अन्वायुक्तिच्या छिद्राचे माप त्याच अन्वायुक्तिच्या दण्डाच्या मापापेक्षा नेहमी लहान असते.

८) व्यत्यय अन्वायुक्ति (interference fit) अन्वायुक्तिच्या छिद्राच्या व दण्डाच्या प्रत्यक्षांकामध्ये ज्यावेळी व्यत्यय असेल त्यावेळी छिद्र असलेल्या

नगात, दण्ड वसविण्यासाठी तो ठोकून दावून वसवावा लागतो. अन्वायुक्तिच्या हथा प्रकारास व्यत्यय अन्वायुक्ति असे म्हणतात.

९) अवकाश अन्वायुक्ति (clearance fit) अन्वायुक्तिच्या छिद्राच्या व दण्डाच्या प्रत्यक्षांकामध्ये ज्या वेळी अवकाश असेल त्यावेळी छिद्र असलेल्या नगात, दण्ड वसविण्यासाठी कोणत्याही प्रकारे ताकद न लावावी लागता तो सहजपणे वसविता येतो. अन्वायुक्तिच्या हथा प्रकारास अवकाश अन्वायुक्ति अशी संज्ञा आहे.

१०) उभय अन्वायुक्ति (transition fit) अन्वायुक्तिच्या छिद्राच्या व दण्डाच्या प्रत्यक्षांकामध्ये ज्यावेळी कमीत कमी व्यत्यय तसेच/किंवा कमीत कमी अवकाश राखला जातो व अन्वायुक्तिसाठी कमी ताकद लावावी लागते अशा अन्वायुक्तिला उभय अन्वायुक्ति असे म्हणतात.

ज्यावेळी एकमेकांत वसवावयाचे नग पुऱ्याळ काळ्पर्यंत एकमेकांतून काढावयाचे नसतात, तसेच जे नग वाढीव दावात काम करावे अशी अपेक्षा असते व जे नग उष्णतेमध्ये काम करणारे असतात अशा नगांची अन्वायुक्तिवहृशः व्यत्यय अन्वायुक्ति हथा प्रकारात मोडते. जे नग एकमेकांत वसविल्यानंतर अनुरेख अथवा गोलाकार दिशेने सरकावे/फिरावे अशी अपेक्षा असते त्यांची अन्वायुक्ति अवकाश अन्वायुक्ति हथा प्रकारात मोडते. ज्या नगांची, अन्वायुक्ति केल्यानंतर ते पुनः एकमेकांपासून काढल्याची व परत वसविण्याची गरज असते असे नग उभय अन्वायुक्तिने एकमेकांत वसविले जातात.

वरील आकृती क्रमांक १०.२ मध्ये दाखविलेल्या नगात ५० मिलीमीटरचे छिद्र आहे. हथा ५० मि. मी. छिद्रात वरील अन्वायुक्तिच्या तीन पैकी कोणत्याही एका प्रकाराने दण्ड वसविता येतील. सदरील नगाच्या मापांची व त्यात वसविता येणाऱ्या दण्डांची पुढीलप्रमाणे संगती लावली जाते.

वरील नगाच्या छिद्राचा वाचनिकांक ५० मि. मी. तितिक्षा ३० म्हणजे ०.०३० मि. मीटर म्हणजे छिद्राचा प्रत्यक्षांक ५०.०३० मि. मीटर जास्तीत जास्त इतका होतो. समजा सदरप्रमाणे दोन नग तयार करावयाचे आहेत. पैकी एकाचा प्रत्यक्षांक ५०.०३० तर दुसऱ्याचा प्रत्यक्षांक ५०.०२० इतका आहे. प्रत्येक नगामध्ये वरील तीन प्रकारच्या अन्वायुक्तिने वसणारे प्रत्येकी तीन दण्ड आहेत. त्यांची मापे पुढीलप्रमाणे तयार होतील.

१) व्यत्यय अन्वायुक्त दण्ड	५०.०७०
२) अवकाश अन्वायुक्त दण्ड	५०.०२५
३) उभय अन्वायुक्त दण्ड	५०.०४०


हे तिन्ही नग ५०.०३० प्रत्यक्षांक असलेल्या छिद्रात योग्य तसे अनुक्रमे वसतील तसेच;

१) व्यत्यय अन्वायुक्त दण्ड	५०.०६०
२) अवकाश अन्वायुक्त दण्ड	५०.०१५
३) उभय अन्वायुक्त दण्ड	५०.०३०

हे तिन्ही नग ५०.०२० प्रत्यक्षांक असलेल्या छिद्रात योग्य तसे अनुक्रमे वसतील.


वरील उदाहरणातील छिद्रे असलेले दोन्ही नग व त्यांत अनुक्रमे वसविले जाणारे सहा दण्ड यांचा प्रत्यक्षांक वेगवेगळा असला तरी त्या सर्व आठही नगांचा वाचनिकांक पन्नास मिलीमीटर हात समजतात.

टीप—एखाद्या नगावर ठेवावयाचे तितिक्षेचे प्रमाण तो नग कोणत्या प्रकारचे व किती दावाखाली काम करणार आहे तसेच तो कोणत्या धातूचा आहे त्यावर अवलंबून असते.



११. विसर्पी करवत यंत्र

करवत यंत्राचे सहाय्याने, लहानमोठ्या सर्व यंत्रशाळांतून, यंत्रण करावयाचे जे नग लांबव लांब अशा विविध आकाराच्या दण्डांमधून बनवावयाचे असतात त्या दण्डांना आवश्यकतेनुसार योग्य त्या लांबीमध्ये आधी कापावे लागते. दण्डांना आवश्यकतेप्रमाणे कापण्याचे काम ज्या यंत्रावर करतात त्यास विसर्पी करवत यंत्र असे म्हणतात. शेजारी आकृती क्र. ११.१ मध्ये असे एक विसर्पी करवत यंत्र दाखविले आहे.




आ. क्र. ११.१ विसर्पीकरवत यंत्र








विसर्पी करवत यंत्राचे सहाय्याने दण्डाच्या लांबीशी काटकोनात तसेच काटकोनाखेरीज इतर कोणत्याही कोनात दण्डाचे तुकड कापून आवश्यक तिके लांब करता येतात. तसेच सांगाडी कामासाठी (structural work) आवश्यक असलेले पन्हळी लोखंड (channel iron) व कोनी लोखंड (angle iron)

देखील हच्चा यंत्रावर कापता येते. इतर कोणत्याही यंत्राप्रमाणे हच्चा यंत्राकडून अपेक्षित असे काम चांगल्या प्रकारे करून घेता येते. पण बन्याच कारखान्यांतून विसर्पी करवत यंत्रावर वापरात असलेले करवतीचे पाते हलगर्जीपिणाने यंत्र वापरल्याने सतत तुटत असस्याचे वहुधा अनुभवास येते, त्यासाठी शेगडे ज्या सपाट बैठकीवर वसतात ती बैठक चांगली सपाट असणे, घन्वन् (Bow) ची विसर्पी चाल बैठकीशी

योग्य



अयोग्य



आ.क्र. ११.२

जातील ते शेजारील आकृती क्रमांक ११.२ वरून स्पष्ट होईल. तसेच पात्यावर घन्वन्चा योग्य तेवढा ताण असणे जरूर आहे.

समांतरव काटकोनात असणे तसेच करवतीचे पाते योग्य त्या प्रती चे/जातीचे असून ते आवश्यक तितके घट्ट आवळले जाणे हच्चा काही महत्वाच्या वाबी मानल्या जातात. तसेच जे दण्ड अगर इतर कोणते नग कापावयाचे असतील त्यांचे समतलन करणे, व प्रत्येक प्रकारच्या धातूसाठी निरनिराळे करवतीचे पाते-आवश्यकते प्रमाणे वापरणे हच्चा देखील महत्वाच्या गोष्टी मानल्या जातात. हच्चाखरीज वेग-वेगळच्या आकाराचे नग कशा प्रकारे कापले असताना पाते न तुटता कापले

विसर्पी करवतीचे पाते हे बहु विंदू कर्तनी हत्यार (Multi point tool) असते. विसर्पी करवतीवर लावलेल्या नगाचे कर्तन घन्वनाऱ्या बळाने (Force) व प्रदायामुळे (feed) होत असते. हा कर्तन दाव सहन करू शकेल अशा प्रतीचे पाते असणे ही आवश्यक वाव समजली जाते. म्हणून विसर्पी करवतीची पाती चण्डातु तीव्र गती पोलाद (Tungsten high speed steel) किंवा मौलातु तीव्र गती पोलाद (Molebdenum high speed steel) हथा धातुची केलेली असतात, व त्याचे सहाय्याने टणक (tough) व कडक (hard) धातू देखील सहजपणे कापली जाते. काही यंत्राळांतून अद्यापट्टी वरील प्रकारच्या पात्याचे ऐवजी उच्च कर्ब पोलादी (high carbon steel) पात्यांचा उपयोग करतात. कर्तन सहाय्यक तेलाच्या (cutting oil) सहाय्याने धातू कापताना तीव्र गती पोलादी पात्याने धातू कापावयाची झाल्यास यंत्राच्या घन्वनास प्रतिमिनिट १५० सटके इतकी गती देतात. हथाच प्रकारच्या पात्याने, कर्तन सहाय्यक तेलाशिवाय धातू कापणे झाल्यास यंत्राच्या घन्वनास प्रतिमिनीट १२० सटके इतकी गती देतात. यंत्रावर ऊवेळी उच्च कर्ब पोलादी पाते लावून धातू कापावयाची असते, तेव्हा घन्वनाची गती वर लिहिलेल्या गतीच्या ५ टक्के कमी ठेवावी लागते.

विसर्पी करवत तीन प्रकारच्या दातांची मिळते

- १) सरळ दातांची (straight teeth)
- २) संकिर दातांची (serrated teeth)
- ३) तरंगात्मक दातांची (wavy teeth.)

पैकी सरळ दाते व संकिर दाते असलेल्या करवतीला दातांची संख्या तुलनात्मक कमी असते तर तरंगात्मक दाते असलेल्या पात्यास दातांची संख्या जास्त असते तरंगात्मक करवतीच्या पात्याचे दात डावी-उजवी कडे व उजवीकडे वळविलेले असतात. सरळ दातांच्या करवतीचे दात डावी-उजवी-डावी-उजवी अशा क्रमाने एका पाठोपाठ वळविलेले असतात. संकिर दातांच्या पात्याचे दात डावी-उजवी-सरळ, डावी-उजवी-सरळ, हथा क्रमाने असतात. तरंगात्मक दातांच्या करवतीवरील दाते समूहात्मक वळविलेले डावी-उजवी-डावी-उजवी असे काही दात वळवून काही दात सरळ अशी दातांची योजना असते. सरळ दातांची करवत सर्वसाधारण कामासाठी तर संकिर दातांची व तरंगात्मक दातांची अनुक्रमे चिवट व नरम वस्तू कापण्यासाठी वापरतात.

करवतीच्या दातांचा त्याच्या अंतराळावरून निर्देश केला जातो. एका पाठो पाठ असणाऱ्या या दोन दातांमधील समान विंदूमधील अंतर करवतीच्या लांबीशी

समांतर मोजल्यास जितके असते त्यास अंतराल (pitch) असे म्हणतात. भारतीय मानकानुसार विसर्पी करवत यंत्रावर वापरात असलेल्या करवतीचे दाते १.४, १.८, २.५, ३.२, ४.०, व ६.३ मि. मी. अंतराळाचे असतात. पुढील तक्त्यावरून सर्व प्रकारच्या करवतीच्या पात्यांच्या प्रमाणित मापांची कल्पना येऊ शकेल.

वापरण्याची पद्धत	दर्शनी लांबी	अंतराल				रुंदी	जाडी	छिद्राचा व्यास	क्ष. *
हाती करवतीसाठी	250	0.8	1.0	1.4	...	13	0.63	5	5
	300	0.8	1.0	1.4	1.8	13	0.63	5	5
	300	0.8	1.0	1.4	1.8	16	0.80	5	5
कमी शक्तीने कापण्यासाठी	300	...	1.4	1.8	...	20	0.8	6.5	6
	300	...	1.4	1.8	2.5	25	1.25	8.5	7
जास्त शक्तीने कापण्यासाठी	325	2.5	3.2	4.0	6.3	30	1.6	8.5	9
	400	2.5	3.2	4.0	6.3	30	1.6	8.5	9
	450	2.5	3.2	4.0	6.3	35	2.0	10.5	13
	550	2.5	3.2	4.0	6.3	40	2.0	5.12	16
	600	4.0	6.3	50	2.5	12.5	16

क्ष = करवतीचे संपूर्ण लांबी—दर्शनी लांबी *

तक्ता क्र. ११.१ ×

प्रत्येक धातुला नरमपणा, लवचिकपणा, कडकपणा वरैरे आनुषंगिक गुणदोष असल्याने प्रत्येक धातुसाठी निरनिराळे पाते वापरावे लागते. पुढील तक्त्यावरून प्रत्येक धातु कापण्यासाठी कोणता अंतराल असलेले पाते निवडावे, ते कोणत्या गतीत चालवावे ते समजून येईल.

* Specification for Hacksaw Blades IS: 2594-1963

क्रमांक	धातु	दातंचा अंतराल	प्रतिमिनिट सटके
१.	स्फटयातु	६.३-४.०	१३५-१५०
२.	नरम पितळ	४.०-२.५	१३५-१५०
३.	कडक पितळ	४.०-२.५	१३५
४.	बीड	४.०-२.५	१३५
५.	तांबे	४.०-२.५	१३५
६.	उच्च कर्बं पोलाद	६.३-२.५	९०
७.	मध्यम कर्बं पोलाद	६.३-४.०	१३५
८.	नीचकर्बं पोलाद	४.०-२.५	९०
९.	मिश्र पोलाद	६.३-४.०	१३५
१०.	पन्हळी लोह	२.५-१.८	१३५
११.	सांगाडी लोह	४.०-२.५	१३५
१२.	लोखंडी नळचा	१.८	१३५
१३.	पितळी नळचा	१.८	१३५

तक्ता क्र. ११.२

कोणतीही वातू कापण्यापूर्वी त्या वातूचा कडकपणा किती आहे तेही पहावे व त्याप्रमाणे पात्याची निवड करावी. भारतीय मानकानुसार पात्यांचा कडकपणा पुढे दिल्याप्रमाणे असतो. (IS: 2595-1963)

हाती करवतीचे पाते	{	उच्च कर्बं पोलाद	५९-६२	HRC
कभी शक्तीने कापणारे पाते		नीच कर्बं पोलाद	६२-६५	HRC
जास्त शक्तीने कापणारे पाते	{	उच्च गती पोलाद	६१-६५	HRC
		नीच कर्बं पोलाद	६२-६५	HRC

सदरीलप्रमाणे योग्य त्या अंतरालाचे दाते, व योग्य त्या वातूची बनावट असलेली पाती वापरल्यास वराच पैसा तथा श्रम वाचून मोठचा प्रमाणावर उत्पादकता वाढेल.

परिशिष्टीय विविधोपयोगी तक्ते

तक्ता क्रमांक १

वर्तुलाचे समान भाग करण्यासाठी बापरावयाचा तका

सम विभाजन	वर्तुल त्रिज्येला गुणावयाची संख्या	सम विभाजन	वर्तुल त्रिज्येल गुणावयाची संख्या
संख्या		संख्या	
.....	31	0.2023
.....	32	0.1961
3	1.7321	33	0.1901
4	1.4142	34	0.1846
5	1.1756	35	0.1793
6	1.0000	36	0.1743
7	0.8678	37	0.1697
8	0.7654	38	0.1652
9	0.6840	39	0.1609
10	0.6180	40	0.1569
11	0.5635	41	0.1531
12	0.5176	42	0.1494
13	0.4786	43	0.1459
14	0.4450	44	0.1426
15	0.4158	45	0.1395
16	0.3902	46	0.1365
17	0.3676	47	0.1336
18	0.3473	48	0.1308
19	0.3292	49	0.1282
20	0.3129	50	0.1256
21	0.2980	51	0.1231
22	0.2845	52	0.1207
23	0.2723	53	0.1184
24	0.2611	54	0.1164
25	0.2507	55	0.1143
26	0.2411	56	0.1122
27	0.2321	57	0.1103
28	0.2240	58	0.1084
29	0.2162	59	0.1064
30	0.2091	60	0.1047


समविभाजन संख्या	वर्तुल विजयेला गुणवत्त्याची संख्या	समविभाजन संख्या	वर्तुल विजयेला गुणवत्त्याची संख्या
61	0.1030	94	0.0668
62	0.1014	95	0.0661
63	0.0996	96	0.0656
64	0.0982	97	0.0648
65	0.0967	98	0.0641
66	0.0950	99	0.0635
67	0.0937	100	0.0628
68	0.0923	101	0.0621
69	0.0911	102	0.0616
70	0.0897	103	0.0611
71	0.0884	104	0.0604
72	0.0872	105	0.0599
73	0.0860	106	0.0594
74	0.0848	107	0.0587
75	0.0837	108	0.0581
76	0.0827	109	0.0576
77	0.0816	110	0.0571
78	0.0806	111	0.0566
79	0.0795	112	0.0561
80	0.0785	113	0.0557
81	0.0775	114	0.0552
82	0.0766	115	0.0547
83	0.0757	116	0.0541
84	0.0748	117	0.0538
85	0.0740	118	0.0533
86	0.0731	119	0.0527
87	0.0722	120	0.0524
88	0.0714	121	0.0521
89	0.0705	122	0.0515
90	0.0698	123	0.0512
91	0.0691	124	0.0507
92	0.0684	125	0.0503
93	0.0675	126	0.0500

समविभाजन संख्या	वर्तुल त्रिज्येला मुणावयाची संख्या	सम विभाजन संख्या	वर्तुल त्रिज्येला मुणावयाची संख्या
127	0.0494	154	0.0407
128	0.0491	155	0.0405
129	0.0487	156	0.0403
130	0.0484	157	0.0400
131	0.0480	158	0.0398
132	0.0477	159	0.0395
133	0.0473	160	0.0393
134	0.0470	161	0.0391
135	0.0466	162	0.0388
136	0.0463	163	0.0386
137	0.0459	164	0.0384
138	0.0456	165	0.0381
139	0.0452	166	0.0379
140	0.0449	167	0.0377
141	0.0445	168	0.0374
142	0.0444	169	0.0372
143	0.0440	170	0.0370
144	0.0437	171	0.0368
145	0.0433	172	0.0365
146	0.0431	173	0.0363
147	0.0428	174	0.0361
148	0.0424	175	0.0360
149	0.0423	176	0.0358
150	0.0419	177	0.0354
151	0.0416	178	0.0353
152	0.0414	179	0.0351
153	0.0410	180	0.0349

तक्का क्रमांक-२×

चौरस तथा पट्टमुज नगासाठी आवश्यक त्या वर्तुळाचा व्यासदर्दी तक्ता

तक्ता क्र. २



1	1.414	1.155	26	36.770	30.090
2	2.828	2.310	27	38.180	31.190
3	4.242	3.465	28	39.600	32.340
4	5.656	4.620	29	41.010	33.500
5	7.071	5.780	30	42.430	34.650
6	8.480	6.930	31	43.840	35.810
7	9.890	8.090	32	45.250	36.960
8	11.310	9.240	33	46.660	38.120
9	12.730	10.400	34	48.080	39.270
10	14.140	11.550	35	49.500	40.420
11	15.560	12.710	36	50.910	41.580
12	16.970	13.860	37	52.320	42.740
13	18.380	15.020	38	53.740	43.890
14	19.800	16.170	39	55.150	45.050
15	21.210	17.320	40	56.570	46.200
16	22.630	18.480	41	57.970	47.360
17	24.040	19.640	42	59.400	48.510
18	25.460	20.790	43	60.800	49.570
19	26.870	21.950	44	62.220	50.820
20	28.280	23.100	45	63.640	51.960
21	29.700	24.260	46	65.050	53.130
22	31.110	25.410	47	66.490	54.090
23	32.530	26.570	48	67.880	55.440
24	33.940	27.720	49	69.290	56.600
25	35.360	28.880	50	70.710	57.800

चौरसाच्या समांतर मुजांमधील अंतर $\times 1.414$

= चौरसासाठी आवश्यक वर्तुळाचा व्यास

पट्कोनाच्या समांतर मुजांमधील अंतर $\times 1.145$

= पट्कोनासाठी आवश्यक वर्तुळाचा व्यास

तत्काल क्र. ३ “ज्या” प्रमाणी साधनाचा कोनसापी नमुना तत्त्वा

De- grees	Minutes											
	0	5	10	15	20	25	30	35	40	45	50	55
0	0.000	0.143	0.281	0.426	0.569	0.711	0.853	1.018	1.184	1.359	1.534	1.600
1	1.745	1.881	2.038	2.181	2.327	2.475	2.618	2.755	2.908	3.054	3.199	3.343
2	3.490	3.633	3.781	3.926	4.071	4.217	4.362	4.507	4.653	4.798	4.943	5.088
3	5.234	5.370	5.524	5.669	5.814	5.960	6.105	6.250	6.385	6.540	6.685	6.831
4	6.978	7.121	7.288	7.431	7.585	7.731	7.886	7.991	8.135	8.281	8.426	8.571
5	8.716	8.860	9.005	9.150	9.295	9.440	9.585	9.739	9.884	10.019	10.164	10.308
6	10.453	10.597	10.742	10.887	11.031	11.176	11.320	11.465	11.609	11.754	11.898	12.043
7	12.187	12.331	12.476	12.620	12.764	12.908	13.053	13.197	13.341	13.485	13.629	13.773
8	13.917	14.061	14.205	14.349	14.493	14.637	14.781	14.925	15.069	15.212	15.356	15.500
9	15.443	15.587	15.731	15.874	16.018	16.161	16.305	16.448	16.592	16.735	16.878	17.022
10	17.285	17.428	17.581	17.724	17.867	18.001	18.224	18.367	18.509	18.652	18.795	18.938
11	19.051	19.224	19.388	19.550	19.697	19.794	19.937	20.079	20.222	20.364	20.507	20.649
12	20.791	20.933	21.078	21.218	21.360	21.502	21.644	21.788	21.928	22.070	22.212	22.353
13	22.495	22.637	22.780	22.922	23.064	23.205	23.347	23.488	23.627	23.769	23.910	24.051
14	24.192	24.333	24.474	24.615	24.756	24.897	25.038	25.179	25.320	25.460	25.601	25.741
15	25.882	26.022	26.163	26.303	26.443	26.584	26.724	26.864	27.004	27.144	27.284	27.424
16	27.566	27.704	27.843	27.983	28.121	28.261	28.402	28.541	28.680	28.820	28.959	29.098
17	29.237	29.376	29.515	29.654	29.793	29.930	30.071	30.309	30.348	30.488	30.625	30.763
18	30.903	31.040	31.178	31.316	31.454	31.593	31.730	31.868	32.007	32.144	32.283	32.419
19	32.557	32.694	32.832	32.969	33.106	33.244	33.381	33.518	33.655	33.792	33.929	34.065
20	34.202	34.339	34.475	34.612	34.748	34.884	35.021	35.157	35.293	35.429	35.565	35.701
21	35.837	35.973	36.108	36.244	36.379	36.515	36.650	36.785	36.921	37.055	37.181	37.318
22	37.461	37.595	37.730	37.865	37.999	38.134	38.268	38.403	38.537	38.671	38.805	38.939
23	39.073	39.207	39.341	39.474	39.608	39.741	39.875	40.008	40.141	40.275	40.409	40.541
24	40.687	40.826	40.959	41.092	41.227	41.360	41.493	41.626	41.759	41.892	42.130	42.263
25	42.322	42.454	42.585	42.717	42.850	42.982	43.105	43.182	43.313	43.445	43.576	43.708
26	43.937	43.988	44.099	44.229	44.359	44.490	44.620	44.750	44.880	45.010	45.140	45.269
27	45.599	45.639	45.676	45.707	45.837	45.967	46.096	46.730	46.864	46.993	47.121	47.249
28	46.947	47.076	47.204	47.332	47.460	47.588	47.716	47.844	47.971	48.093	48.216	48.341
29	48.481	48.608	48.735	48.862	48.989	49.116	49.242	49.369	49.495	49.622	49.748	49.874
30	50.000	50.136	50.252	50.377	50.503	50.628	50.754	50.879	51.004	51.129	51.254	51.379
31	51.504	51.638	51.753	51.877	52.002	52.128	52.250	52.374	52.499	52.621	52.745	52.869
32	52.992	53.115	53.238	53.361	53.484	53.607	53.730	53.853	53.979	54.097	54.220	54.343
33	54.484	54.588	54.708	54.829	54.951	55.073	55.194	55.316	55.436	55.557	55.678	55.799
34	55.616	56.040	56.160	56.280	56.401	56.521	56.641	56.760	56.880	57.000	57.119	57.238
35	57.738	57.477	57.596	57.715	57.833	57.950	58.070	58.189	58.307	58.426	58.543	58.661
36	58.779	58.998	59.014	59.131	59.248	59.365	59.482	59.599	59.716	59.833	59.950	60.162
37	60.182	60.098	60.414	60.529	60.645	60.761	60.876	60.991	61.107	61.222	61.337	61.451
38	61.298	61.681	61.795	61.909	62.024	62.138	62.251	62.365	62.479	62.593	62.708	62.822
39	62.932	63.048	63.168	63.271	63.383	63.498	63.608	63.720	63.832	63.944	64.056	64.167
40	64.279	64.390	64.501	64.612	64.723	64.834	64.945	65.056	65.166	65.276	65.386	65.496
41	65.808	65.716	65.825	65.935	66.044	66.153	66.262	66.371	66.480	66.588	66.697	66.805
42	66.913	67.021	67.129	67.237	67.344	67.452	67.559	67.666	67.773	67.880	67.987	68.093
43	68.200	68.308	68.412	68.518	68.624	68.730	68.835	68.941	69.048	69.151	69.255	69.361
44	69.458	69.570	69.675	69.779	69.883	69.987	70.091	70.193	70.298	70.401	70.505	70.611

इंग्रजी-मराठी-इंग्रजी पारिभाषिक शब्द संग्रह

निवेदनः—मान्यवर वाचकापैकी कियेकानी पूर्वीं सूचना केल्यावरुन हा पारिभाषिक शब्दसंग्रहात इंग्रजी शब्दाचे “बोली भाषेतील उच्चार” लिह्यंतर करून शक्यतो यथार्थ देण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. हा प्रयत्न सध्या प्रायोगिक अवस्थेत असल्याने शब्दोचार शास्त्राचा विचार केलेला नाही. तरी मान्यवर वाचकांनी द्यावावतच्या आपल्या सूचना मान्यवर सधिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, यांजकडे लेखी कलवाब्या.

—लेखक

इंग्रजी-मराठी

A

Accurate	(अॅक्युरेट)	विनचुक
Actual size	(अॅक्यूरेट साईझ)	प्रत्यक्षांक
Algebraic difference	(आल्जिब्राइक डिफरन्स)	वीजगणितीय फरक
Aluminium	(अल्युमिनियम)	स्फटधातू
Aluminiun oxide	(अल्युमिनियम ऑक्साइड)	निस्सादित स्फटधातू
Angle iron	(अंगल आयने)	कोनी लोखंड
Anvil of micrometer	(अन्व्हील ऑफ मायक्रो-मीटर)	लैरण, सूक्षममापीची
Assembly	(असेंबल्ड)	जोडणी

B

Barrel	(बैरल)	रम्ब
Base	(बेस)	बैठक
Basic size	(बेसिक साईझ)	वाचनिकांक.
Bed	(बेड)	पट्ट
Bevel gear	(बेव्हल गिअर)	प्रवण दंतचक्र
Bevel protractor	(बेव्हल प्रोट्रॅक्टर)	कोन मापी

Block level	(ब्लॉक लेवल्)	द्विदिश पाणसळ
Blue	(ब्लू)	नीळ
Boron	(बोरोन्)	बोरातु
Bow	(बो)	घन्वन्
C		
Cam action vice	(कॅम अँकशन् व्हाईस्)	पालिगाम शेगडा
Capacity	(कॅपॅसिटी)	क्षमता
Carbon	(कार्बन्)	कर्ब
Casting	(कास्टिंग)	ओतकाम, ओतीव काम
Centre punch	(सेंटर पंच्)	मध्य विंदु निर्देशक
Channel iron	(चैनेल् आयर्न)	पन्हली लोखंड
Checking	(चेकिंग्)	निरीक्षण
Chromium	(क्रोमियम्)	वर्णातु
Clapper box	(क्लॅपर् वॉक्स्)	टाळी पेटी
Clearance	(क्लिअरन्स्)	अवकाश
Clearance fit	(क्लिअरन्स् फिट)	अवकाश अन्वायुक्ति
Cobalt	(कोबाल्ट)	केत्वातु
Colinear	(को-लाईनिअर)	एकरेपात्मक
Column	(कॉलम्)	स्कम्म
Combination set	(कॉम्बिनेशन् सेट)	कोनमापी संच
Connecting rod	(कनेक्टिंग रॉड)	कंपर दण्ड
Controls	(कंट्रोल्स्)	नियंत्रण साधने
Crank handle	(क्रॅक हॅन्डल)	कूर्पर हस्तक
Crank mechanism	(क्रॅक मेकॅनिजम)	उत्केद्वी यंत्रणा
Cross rail	(क्रॉस रेल)	क्षैतिज सरक रुळ
Cross sectional area	(क्रॉस सेक्शनल् एरिआ)	अनुप्रस्थ छेद क्षेत्रफळ
Cross slide	(क्रॉस स्लाइड)	क्षैतिज सरक
Cubical	(क्युबिकल्)	घनाकार
Cut, of metal	(कटू, आँफ् मेटल्)	धातुची काप
Cutting force	(कटिंग फोर्स)	कर्तन दाव
Cutting oil	(कटिंग ओइल्)	कर्तन सहाय्यक तेल
Cutting point	(कटिंग पॉइंट)	कर्तन टोक
Cutting stroke	(कटिंग स्ट्रोक्)	कार्यकारी सरक
Cutting tool	(कटिंगटूल्)	कर्तनी हत्यार

D

Deformation	(डिफॉर्मेशन्)	विरूपण
Depth gauge	(डेप्थ गेज्)	गमीरता मापी
Depth micrometer	(डेप्थ मायक्रोमीटर)	सूक्ष्म गमीरता मापी
Deviation	(डेविएशन्)	विचलन
Dial gauge	(डायल गेज्)	तबकडी मापी
Diamensional stability	(डिमेन्शनल स्टैंबिलिटी)	परिमाण स्थाणुता
Direct measuring instruments	(डीरेक्ट मेझरिंग इन्स्ट्रुमेंट्स)	वाचिक प्रगमापी साधने
Dismantle	(डिस्मॅटल)	मोडणी
Displacement	(डिस्प्लेसमेंट)	विस्थापन
Divider	(डिव्हायडर)	विभाजक
Dividing head	(डिव्हायडिंग हेड)	विभाजन उपायोज.
Dovetail	(डोव्हैटल)	डवरी
Dovetail slide	(डोव्हैटल स्लाईड)	डवरी सरक
E		
Efficiency	(इफिशिएन्सी)	कार्यक्षमता
Elasticity	(इलास्टिसिटी)	प्रत्यास्थता

F

Feed	(फिंड)	प्रदाय
Final assembly	(फाइनल असेंब्ली)	अखेरची जुळणी
Fit	(फिट)	अन्वायुक्ति
Fitter's square	(फिटसॅं स्क्वेअर)	काटकोन मापी
Fixed bearing	(फिक्स्ड बेआरिंग)	स्थिर घारवा
Fixture	(फिक्चर)	खिलणी
Force	(फोर्स)	प्रेरणा, बल
Forging	(फोर्जिंग)	घंडकाम
Foot stock	(फॉट स्टॉक)	पायटचाचा आधार
Frame	(फर्म)	चौकट

G

Geometry of machine	(जियोमेट्रि जॉफ मशीन्)	यंत्र ज्यामिती
Granite	(ग्रॅनाईट)	कणाशम
Grease	(ग्रीस)	वंगण
Grinding	(ग्राइडिंग)	शाणन
Gudgeon pin	(गजेन-पिन्)	खिळ

H

Handle	(हैंडल्)	हस्तक
Hard	(हार्ड)	कडक
Hardening	(हार्डनिंग)	कठिणीकरण
Helical	(हेलिकल्)	कुण्डलाकार
High carbon steel	(हाय कार्बन् स्टील्)	उच्च कर्बन पोलाद
High speed steel	(हाय स्पीड स्टील्)	तीव्र गती पोलाद

I

Idle stroke	(आइडल् स्ट्रोक्)	निष्कर्तनी सटका
Impact resisting	(इम्पेक्ट रेसिस्टिंग)	प्रघात रोधक
Indian Standards Institute	(ईंडिअन् स्टैंडर्ड्स इन्स्टिट्यूट)	भारतीय मानक संस्था
Indirect measuring instrument	(इन्डिरेक्ट मेशरिंग इंस्ट्रुमेंट)	तौलनिक प्रमापी साधन
Inside caliper	(इन्साइड कॉलिपर्)	आंतर माप कैवार
Inside micrometer	(इन्साइड मायक्रोमीटर)	सूक्ष्मांतर मापी
Inspection	(इन्स्पेकशन)	निरीक्षण
Interchangeability	(इंटरचेंजेबिलिटी)	व्यतिहारता
Interference	(इंटरफिअरन्स्)	व्यत्यय
Interference fit	(इंटरफिअरन्स् फिट्)	व्यत्यय अन्वायुक्ति
Internal gear	(इंटर्नल् गिअर)	आंतर दंतचक्र
Internal stroke	(इंटर्नल स्ट्रेस्)	आंतर प्रत्यावल

J

Jaw	(जॉ)	जबडा
-----	------	------

K

Knurling	(नर्लिंग्)	विखाचन
----------	------------	--------

L

Lathe	(लेथ)	कातन यंत्र
Lead screw	(लीड स्क्रू)	अग्रीम सूत्रक
Least count	(लिस्ट काउंट)	लघुतम दर्शकांक
Levelling	(लेवलिंग)	समतलन
Level bottle	(लेवल् बॉटल्)	पाणसळ

Limit	(लिमिट्)	परिमितता
Limited interchangeability	(लिमिटेड् इंटरचेंजेबिलिटि	मर्यादित व्यतिहारिता
Link	(लिंक)	ग्रथन
Lubricating mechanism	(लुब्रिकेटिंग् मेकेनिजम्)	स्नेहल यंत्रणा
M		
Machine table	(मशीन टेबल्)	यंत्रपटल
Machine tool	(मशीन टूल्)	यंत्रोपकरण
Machine vice	(मशीन व्हाईस्)	यंत्रकामी शेगडा
Machining	(मशिनिंग)	यंत्रण
Machining accuracy	(मशिनिंग अँक्युरसी)	यंत्रण अचूकता
Magnetic base block	(मॅग्नेटिक बेस ब्लॉक्)	चुंबकीय बैठक स्कम्म
Magnifying glass	(मॅग्निफाईंग ग्लास)	विशालक भिग
Manganese	(मॅग्नीज्)	लोहकां
Marking, of letter	(मार्किंग, आँफ् लेटर्सं)	अक्षरकन
Marking, of lines	(मार्किंग, आँफ् लाईन्स्)	रेखांकन
Marking, of numbers	(मार्किंग, आँफ् नंबर्सं)	अंकांकन
Marking block	(मार्किंग ब्लॉक्)	रेखांकन स्कम्म
Measuring instruments	(मेझरिंग इंस्ट्रमेंट्स्)	प्रमाणी साधने
Metric system	(मेट्रिक सिस्टम्)	दशमान पद्धत
Micrometer	(मायक्रोमीटर)	सूक्ष्ममापी
Millwright	(मिल्राइट्)	यंत्रपरिचारक
Molebdenum	(मॉलिबडेनम्)	मौलातु
Molebdenum High Speed Steel	(मॉलिबडेनम् हाय स्पीड स्टील्)	मौलातु तीव्र गती पोलाद
Motor	(मोटर्)	चलित्र
N		
Nickel chrome	(निकेल् क्रोम)	रूप वर्णातु
Niobium	(निओवियम्)	निओवियम्
Non-parallel jaw vice.	(नॉन-पेरलल् जॉ व्हाईस्)	असमांतर जवडचाचा शेगडा

Nut	(नट)	विनट
O		
Odd leg caliper	(ऑड लेग कॉलिपर)	लंगडा माप कैवार
Oil sump	(ऑइल सम्प)	तेल निगर्त
Out side caliper	(आउट साइड कॉलिपर)	बाह्य माप कैवार
Out side micrometer	(आउट साइड मायक्रो-मीटर)	सूक्ष्म बाह्य मापी
P		
Parallel block	(पेरलल ब्लॉक)	समांतर पट्टिका
Phosphorus	(फॉस्फरस्)	भास्य
Pinion	(पिनिअन)	दतिका
Planer gauge	(प्लेनर गेज्)	समतल प्रमापी
Planing machine	(प्लेनिंग मशिन)	बातु रंधा यंत्र
ne		
Pneumatic vice	(न्यूमैटिक व्हाईस्)	वायवीय शेगडा
Plasticity	(प्लास्टिसिटी)	अभिघटता
Plastic deformation	(प्लास्टिक डिफॉर्मेशन)	अभिघटित विस्पन
Preloading	(प्रिलोडिंग)	पूर्वदावन
Principle	(प्रिन्सिपल्)	सिद्धांत
Prussian blue	(प्रूसिअन ब्लू)	नीळ
R		
Ram	(रैम)	मेष
Ratchet	(रेचेट)	अनिवर्ती
Ratchet mechanism	(रेचेट मेमेकेनिझम्)	अनिवर्ती यंत्रणा
Reciprocating sliding ram	(रेसिप्रोकेटिंग स्लाइडिंग रैम)	पश्चात्र विसर्पी ठोकला
Related	(रिलेटेड्)	संबंधित
Return strokke	(रिटर्न स्ट्रॉक्)	परतीचा सटका
Revolutions	(रिव्होल्यूशन्स्)	आवर्तने
Rexalloy	(रेक्सॉलॉय)	रेक्सॉलॉय
Rocker arm	(रॉकर आर्म)	दोलक मुजा
Roller	(रोलर्)	बेल्लन
Rolling mill	(रोलिंग मिल्)	रुलण यंत्र
Rule depth gauge	(रूल डिप्थ गेज्)	गभीरता मापी पट्टी

S

Saddle	(सेंडल्)	खोगीर
Screw	(स्क्रू)	सूचक
Sensing pin	(सेन्सिंग पिन्)	संवेदन दांडी
Shaping machine	(शेपिंग मशीन्)	रूपित्र
Silicon	(सिलिकॉन्)	सैकजा
Simple indexing	(सिपल इंडेक्सिंग)	साधे विभाजन
Sine	(साइन्)	‘ज्या’
Sine bar	(साइन बार्)	‘ज्या’ प्रमापी
Sliding	(स्लाइडिंग्)	विसर्पी
Sliding ram	(स्लाइडिंग रैम्)	विसर्पी भेष
Slip gauge	(स्लिप गेज्)	बीट प्रमापी
Slip gauge box	(स्लिप गेज बॉक्स)	बीट प्रमापी संच
Slotting machine	(स्लॉटिंग मशीन्)	विल यंत्र
Slotting tool	(स्लॉटिंग टूल्)	गाला करेनी हत्यार
Speed transmission	(स्पीड ट्रान्समिशन्)	गती वहन
Spindle	(स्पिडल्)	तर्क
Spline shaft	(स्प्लाइन शाफ्ट्)	सीतेषा दण्ड
Spline sleeve	(स्प्लाइन स्लीव्ह)	सीतेषा घानी
Spring	(स्प्रिंग्)	स्कन्द
Spring steel	(स्प्रिंग स्टील्)	लवचिक पोलाद
Standard measure	(स्टैंडर्ड मेयर्)	आमान
Stellite	(स्टेलाइट)	स्टेलाइट
Stepped block	(स्टेप्ड ब्लॉक्)	स्तरीय ठोकला
Steps of job	(स्टेप्स ऑफ् जॉब्)	नगाचे प्रस्तर
Straight edge	(स्ट्रेट एज्)	सरल रेखा प्रमापी
Strict interchangeability	(स्ट्रिक्ट इंटरचेंजेबिलिटी)	सावंत्रिक व्यतिहारिता
Stroke	(स्ट्रोक्)	सटका
Structural work	(स्ट्रक्चरल वर्क)	सांगाडी काम
Sub-assembly	(सब-असेंब्ली)	प्राथमिक जुळणी
Sulphur	(सल्फर्)	गंधक
Surface plate	(सरफेस प्लेट्)	पळघट
Swivelling vice	(स्विवेलिंग् व्हाइस्)	फिरता शेगडा

T

Tantalum	(टॅन्टलम्)	टॅन्टलम
Tantung	(टैन्टुग्)	टैन्टुग
Terminology of fits.	(टर्मिनोलॉजी ऑफ़ किटस्)	अन्वायुक्ति परिभाषा
Thimble	(थिब्ल्)	अंगुष्ठ
Three jaw chuck	(ठ्री जॉ चक्)	तीन जबड़चांचा बंधक
Titanium	(टिटानियम्)	रंजातु
Tool box	(ट्रूल बॉक्स्)	हत्यार शीष
Tough	(टफ्)	टणक
Transition fit	(ट्रान्शिशन् फिट्)	उभय अन्वायुक्ति
Tungsten	(टंगस्टन्)	चण्डातु
Tungsten carbide	(टंगस्टन् कार्बाइड्)	चण्डातु कार्बाइड
Tungsten high speed stool	(टंगस्टन् हाय स्पीड स्टील्)	चण्डातु तीव्र गती पोलाद
Tungsten titanium carbide	(टंगस्टन् टिटानियम् कार्बाइड्)	चण्ड रंजातु कार्बाइड

U

Universal vice	(युनिवर्सल व्हाइस्)	उच्चालक फिरता शेगडा
----------------	---------------------	---------------------

V

Vanadium	(वनेडियम्)	रोचातु
Vee block	(व्ही-ब्लॉक्)	व्ही ठोकला
Vernier caliper	(व्हर्निअर कॉलिपर)	व्हर्निअर अनुश्रेणी कैवार
Vernier depth gauge	(व्हर्निअर डेप्थ गेज्)	व्हर्निअर अनुश्रेणी गमीरता मापी
Vernier height gauge	(व्हर्निअर हाईट गेज्)	व्हर्निअर अनुश्रेणी उंचीमापी
Verticle sliding motion	(वर्टिकल स्लाइडिंग मोशन्)	उदय विसर्पी गती
Vice	(व्हाइस्)	शेगडा

W

Wear resistance	(वीअर रेजिस्टेस्स्)	झीज रोधक
Weld	(वेल्ड)	वितलजोड
Working accuracy	(वर्किंग ऑक्यूरसी)	कार्यकारी अचुकता

Working stroke	(वर्किंग स्ट्रोक्)	कार्यकारी सटका
Working relation	(वर्किंग रिलेशन्)	कार्यकारी संबंध
Working surface	(वर्किंग सरफेस्)	कार्यकारी पृष्ठभाग
Worm Shaft	(वर्म शाफ्ट)	कुतल दण्ड
Worm wheel	(वर्म व्हील्)	कुतल दंतचक्र
Wringing	(रिंगिंग्)	सपीडन



मराठी—इंग्रजी

अ

अखेरची जुळणी	Final assembly	(फाइनल् असेंबली)
अश्रीम सूत्रक	Lead screw	(लीड स्क्रू)
अनुप्रस्थ छेद क्षेत्रफल	Cross sectional-area	(कॉस सेक्शनल् एरिआ)
अनिवर्ती	Ratchet	(रॅचेट)
अनिवर्ती यंत्रणा	Ratchet mechanism	(रॅचेट मेकॅनिज्म्)
अभिघटित विरूपण	Plastic deformation	(प्लास्टिक् डिफॉर्मेशन्)
अभिघटयता	Plasticity	(प्लास्टिसिटी)
अवकाश अन्वायुक्ति	Clearance fit	(विलअरन्स् फिट्)
असमांतर जबड्याचा शेगडा	Non-parallel joint vice	(नॉन-पैरलल् जॉ व्हाईस्)
अक्षरांकन	Marking, of letters	(मार्किंग, आॅफ् लेटसं)
अन्वायुक्ति	Fit	(फिट्)
अन्वायुक्ति परिभाषा	Terminology of fits	(टर्मिनॉलॉजी आॅफ् फिट्स्)
अवकाश	Clearance	(विलअरन्स्)
अंकांकन	Marking, of numbers	(मार्किंग, आॅफ् नंबर्सं)

अंगुष्ठ	Thimble	(थिबल्)
आंतर दंतचक्र	Internal gear	(इंटर्नल गिअर्)
आंतर प्रत्यावल	Internal stress	(इंटर्नल स्ट्रेस्)
आंतर माप कैवार	Inside caliper	(इन्साइड कॉलिपर्)
आमान	Standard measure	(स्टैंडर्ड मेज़र्)
आवर्तने	Revolutions	(रिवोल्यूशन्स्)
उच्च कर्व पोलाद	High carbon steel	(हायकार्बन् स्टील्)
उच्चालक फिरता शेगडा	Universal vice	(युनिवर्सल व्हाइस्)
उत्केन्द्री यंत्रणा	Crank mechanism	(क्रैक मेकैनिज़म्)
उदग्र विसर्पी गती	Verticle sliding motion	(वर्टिकल स्लाइडिंग मोशन्)
उभय अन्वायुक्ति	Transition fit	(ट्रान्झिशन् फिट्)
एकरेषात्मक	Colinear	(को-लाईनिअर)
ओतकाम, ओतीव काम	Casting	(कास्टिंग)

क

कठिणीकरण	Hardening	(हार्डनिंग)
कडक	Hard	(हार्ड)
कणाशम	Granite	(ग्रेनाईट)
कर्तन टोक	Cutting point	(कटिंग पॉइंट)
कर्तन दाव	Cutting force	(कटिंग फोर्स)
कर्तन सहाय्यक तेल	Cutting oil	(कटिंग ऑइल्)
कर्तनी हत्यार	Cutting tool	(कटिंगटूल)
कर्व	Carbon	(कार्बन)
काटकोन मापी	Fitter's square	(फिटर्स स्क्वेअर्)
कातन यंत्र	Lathe	(लेथ)
काप, धातुची	Cut, of metal	(कटू, आँफ मेटल्)
कार्यकारी अचुकता	Working accuracy	(वर्किंग अँक्यूरसी)
कार्यकारी पृष्ठभाग	Working surface	(वर्किंग सरफेस्)
कार्यकारी सटका	Working Stroke	(वर्किंग स्ट्रोक्)
कार्यक्षमता	Efficiency	(इफिषिएन्सी)
कुण्डलाकार	Helical	(हेलिकल्)

कुन्तल चक्र	Worm wheel	(वर्म व्हील्)
कुन्तल दण्ड	Worm shaft	(वर्म शाफ्ट्)
कूपर दण्ड	Connecting rod	(कनेक्टिंग रोड्)
कूपर हस्तक	Crank handle	(क्रैंक हैंडल)
केत्वातु	Cobalt	(कोबाल्ट्)
कोन मापी	Bevel protractor	(बेबल् प्रॉट्रॉक्टर्)
कोनमापी संच	Combination set	(कॉम्बिनेशन् सेट)
कोनी लोखंड	Angle iron	(अँगल् आयर्न)

ख

खिल्ड	Gudgeon pin	(गजेन-पिन)
खिल्णी	Fixture	(फिक्शनर)
खोगीर	Saddle	(सॅडल्)

ग

गती वहन	Speed transmission	(स्पीड ट्रान्समिशन्)
ग्रथन	Link	(लिंक्)
गंधक	Sulphur	(सल्फर्)
गभीरता मापी	Depth gauge	(डेपथ् गेज्)
गभीरता मापी पट्टी	Rule depth gauge	(रूल डपथ गेज्)
गाढ़ा कर्तनी हत्यार	Slotting tool	(स्लॉटिंग टूल्)

घ

घडकाम	Forging	(फोर्जिंग्)
घनाकार	Cubical	(क्यूबिकल्)

च

चण्ड रंजातु कार्बाइड	Tungsten titanium carbide	(टंगस्टन् टिटानियम् कार्बाइड्)
चण्डातु	Tungsten	(टंगस्टन्)
चण्डातु कार्बाइड	Tungsten carbide	(टंगस्टन् कार्बाइड्)
चण्डातु तीव्र गती पोलाद	Tungsten high speed steel	(टंगस्टन् हाय स्पीड स्टील्)

चलिंग	Motor	(मोटर)
चुंबकीय बैठक स्कम्म	Magnetic base	(मॅग्नेटिक बेस ब्लॉक्)
चौकट	block	
Frame		(फ्रेम्)
ज		
जबडा	Jaw	(जॉ)
'ज्या'	Sine	(साइन्)
'ज्या' प्रमापी	Sine bar	(साइन बार्)
जोडणी	Assembly	(असेंबलि)
झ		
झीज रोधकता	Wear resistance	(वीअर रेजिस्टेन्स्)
ट		
टणक	Tough	(टफ्)
टैंटलम	Tantalum	(टैंटलम्)
टैन्टुग	Tantung	(टैन्टुग्)
टाळी पेटी	Clapper box	(क्लपर् बॉक्स्)
ड		
डवरी	Dovetail	(डोव्ह-टेल्)
डवरी सरक	Dovetail slide	(डोव्हटेल् स्लाईड्)
त		
तर्क	Spindle	(स्पिडल्)
तवकडी मापी	Dial gauge	(डायल गेज्)
तीन जवडथांचा बंधक	Three jaw chuck	(चरी जॉ चक्)
तीव्र गती पोलाद	High speed steel	(हाय स्पीड स्टील्)
तेल निर्गत	Oil sump	(ऑइल सम्प)
तौलनिक प्रमापी साधन	Indirect measu- ring instrument	(इन्टरेक्ट मेझरिंग इंस्ट्रू- मेंट)
द		
दशमान पद्धत	Metric system	(मेट्रिक सिस्टम्)
दंतिका	Pinion	(पिनिअन)
द्विदिशा पाणसळ	Block level	(ब्लॉक् लेवल्)
दोलकभूजा	Rocker arm	(रॉकर आर्म्)

धघन्वन्
घातु रंग यंत्रBow
Planing machine(बो)
(प्लेनिंग मशिन)**न**नगाचे प्रस्तर
निओविअम्
निष्कर्तने सटका
नियंत्रण साधने
निरीक्षण
निरीक्षण
निस्सादित स्फटचातुSteps of job
Niobium
Idle stroke
Controls
Checking
Inspection
Aluminium oxide(स्टेप्स आफ जॉब)
(निओविअम्)
(आइडल स्ट्रॉक्)
(कंट्रोल्स)
(चेकिंग)
(इन्स्पेकशन्)
(अल्युमिनियम् ऑक्साइड)

नीळ

Prussian blue

(प्रूसिअन् ब्लू)

प

प्रधात रोधक

Impact resisting

(इम्पैक्ट रेसिस्टींग)

पट्ट

Bed

(बेड)

प्रत्यक्षांक

Actual size

(अॅक्युअल साईज)

प्रत्यास्थता

Elasticity

(इलास्टिसिटी)

प्रदाय

Feed

(फिड)

पन्हळी लोखंड

Channel iron

(चैनल आयर्न)

प्रमापी साधने

Measuring instruments

(मेयरिंग इन्स्ट्रमेंट्स)

परतीचा सटका

Return strokke

(रिटर्न स्ट्रोक्)

परिमाण स्थाणुता

Diamensional

(डिमेन्शनल स्टैंडर्डिटी)

परिमितता

Limit

(लिमिट्)

प्रवण दंतचक्र

Bevel gear

(बेव्हल गिअर)

पश्चात्र विसर्पी ठोकळा

Reciprocating sliding ram

(रेसिप्रोकेटिंग स्लाइडिंग रॅम्)

पृष्ठपट

Surface plate

(सरफेस प्लेट)

पाणसळ

Level bottle

(लेवल बॉटल)

प्राथमिक जुळणी

Sub-assembly

(सब-असेम्बली)

पायटचाचा आधार

Foot stock

(फॄट स्टॉक्)

पालिगाम शेगडा

Cam action vice

(कम् ऑबशन् व्हाईम्)

पूर्वदावन

Preloading


(प्रिलोडिंग)

प्रेरणा, बल	Force	(फोर्स)
क		
फिरता शेगडा	Swivelling vice	(स्विवेलिंग व्हाइस्)
व		
वाहय माप कैवार	Out side caliper	(आउट साइड कॉलिपर्)
वीजगणितीय फरक	Algebraic difference	(आलजिब्राइक डिफरन्स)
विनचुक	Accurate	(अँक्यरेट)
बोरातु	Boron	(बोरान्)
वैठक	Base	(बेस्)
सूक्ष्म वाहय मापी	Out side micrometer	(आउट साइड मायक्रो-मीटर्).
विल यंत्र	Slotting machine	(स्लॉटिंग मशिन्)
भ		
भारतीय मानक संस्था	Indian Standards Institute	(इंडिअन् स्टैंडर्ड्स इन्स्टिटूट)
म		
मध्य विद्यु निदेशक	Centre punch	(सेंटर पंच)
मर्यादित व्यतिहारिता	Limited interchangeability	(लिमिटेड इटरेंजेविलिटि)
मेघ	Ram	(रॅम्)
मोडणी	Dismantle	(डिसमॅटल्)
मौलातु	Molebdenum	(मॉलिवडेनम्)
मौलातु तीव्र गती पोलाद	Molebdenum High Speed Steel	(मॉलिवडेनम् हाय स्पीड स्टील्)
य		
यंत्र ज्यामिती	Geometry of machine	(जिओमेट्रि आँफ मशीन्)
यंत्रकामी शेगडा	Machine vice	(मशीन व्हाइस्)
यंत्रण	Machining	(मशिनिंग)
यंत्रण अचुकता	Machining accuracy	(मशिनिंग अँक्युरसी)
यंत्रपटल	Machine table	(मशीन टेबल्)
यंत्रपरिचारक	Millwright	(मिल्राइट)

बंत्रोपकरण	Machine tool	(मशीन टूल)
र		
रम्भ	Barrel	(बैरल्)
रुपित्र	Shaping machine	(शेपिंग मशीन्)
रुठण यंत्र	Rolling mill	(रोलिंग मिल्)
रूप वर्णातु	Nickel chrome	(निकेल् च्रोम)
रेखांकन	Marking of lines	(मार्किंग, आँफ् लाइन्स्)
रेखांकन स्कम्ब	Marking block	(मार्किंग ब्लॉक्)
रेक्सालॉय	Rexalloy	(रेक्सालॉय)
रोचातू	Vanadium	(व्हेनेडियम्)
ल		
लंगडा माप कैवार	Odd leg caliper	(ऑड लेग् कॅलिपर्)
लघुतम दर्शकांक	Least count	(लिस्ट काउंट)
लवचिक पोलाद	Spring steel	(स्प्रिंग स्टील्)
लोहक	Manganese	(मॅग्नीज्)
लैरण, सूक्ष्ममापीची	Anvil, of micrometer	(अॅन्वील, ऑफ् मायक्रो-मीटर)
च		
वंगण	Grease	(ग्रीस्)
वर्णातु	Chromium	(क्रोमियम्)
व्यतिहारता	Interchangeability	(इंटरचेंजेबिलिटी)
व्यत्यय	Interference	(इंटरफिअरन्स्)
व्यत्यय अन्वायुक्ति	Interference fit	(इंटरफिअरन्स् फिट्)
व्हर्निअर अनुश्रेणी उचीमपी	Vernier height gauge	(व्हर्निअर हाईट गेज्)
व्हर्निअर अनुश्रेणी कैवार	Vernier caliper	(व्हर्निअर कॅलिपर)
व्हर्निअर अनुश्रेणी गमीरता मापी	Vernier depth gauge	(व्हर्निअर डेप्थ गेज्)
वाचनिकांक	Basic size	(वेसिक साइज्)
वाचिक प्रमापी साधने	Direct measuring instruments	(डीरेक्ट मेझरिंग् इन्स्ट्रु-मेंट्स)
वायवीय शेगडा	Pneumatic vice	(न्यूमॅटिक् व्हाईस्)
विखाचन	Knurling	(नॉलिंग्)

विवाहत	Deviatio	(डेविएशन्)
विचलन	Nut	(नट्)
विनट	Weld	(वेल्ड्)
वितलजोड	Dividing head	(डिव्हायर्डिंग हेड्)
विभाजन उपायोज	Divider	(डिव्हायडर)
विभाजक	Deformation	(डिफॉर्मेशन्)
विरूपण	Magnifying glass	(मैग्निफाईंग ग्लास्)
विशालक भिंग	Sliding	(स्लाइडिंग्)
विसर्पी	Sliding ram	(स्लाइडिंग रैम्)
विसर्पी मेष	Displacement	(डिस्प्लेसमेंट्)
विस्थापन	Slip gauge	(स्लिप गेज्)
बीट प्रमाणी	Slip gauge box	(स्लिप गेज बॉक्स्)
बीट प्रमाणी संक	Vee block	(ब्ही-ब्लॉक्)
ब्ही ठोकळा	Roller	(रोलर्)
वेल्लन		
श		
शाणन	Grinding	(ग्राईंडिंग)
शेगडा	Vice	(व्हाईस्)
स		
स्कन्द	Spring	(स्प्रिंग्)
स्कम्म	Column	(कॉलम्)
सटका	Stroke	(स्ट्रोक्)
सार्वत्रिक व्यतिहारिता	Strict inter- changeability	(स्ट्रिक्ट इंटरचेजेबिलिटी)
स्तरीय ठोकळा	Stepped block	(स्टेप्ड ब्लॉक्)
समतल प्रमाणी	Planer gauge	(प्लेनर गेज्)
संघीडन	Wringing	(रिनींग)
सफटचातू	Aluminium	(अल्युमिनियम्)
संवंधित	Related	(रिलेटेड्)
समतलन	Levelling	(लेव्हलिंग)
समांतर पट्टिका	Parallel block	(पैरलल् ब्लॉक्)
सरळ रेखा प्रमाणी	Straight edge	(स्ट्रेट एज्)
सवेदन दांडी	Sensing pin	(सेन्सिंग पिन्)
सांगाडी काम	Structural work	(स्ट्रक्चरल वर्क)
साधे विभाजन	Simple index- ing	(सिपल इंडेक्सिंग्)
स्थिर धारवा	Fixed bearing	(फिक्सड बेर्यर्सग)
सिद्धांत	Principle	(प्रिन्सिपल्)

सीतेपा दण्ड	Spline shaft	(स्प्लाइन शाफ्ट)
सीतेपा धानी	Spline sleeve	(स्प्लाइन स्लीव)
सूत्रक	Screw	(स्क्रू)
सूक्ष्म गभीरता मापी	Depth micro-meter	(डेफ्थ मायक्रोमीटर)
सूक्ष्ममापी	Micrometer	(मायक्रोमीटर)
सूक्ष्मांतर मापी	Inside micro-meter	(इन्साइड मायक्रोमीटर)
स्नेहल यंत्रणा	Lubricating mechanism	(लुब्रिकेटिंग मेकॅनिज़म्)
स्टेलाइट	Stellite	(स्टेलाइट)
सैकजा	Silicon	(सिलिकॉन्)
ह		
हस्तक	Handle	(हैंडल्)
हत्यार शीर्ष	Tool box	(टूल बॉक्स)
क्ष		
क्षमता	Capacity	(कॉपॅसिटी)
क्षैतिज सरक	Cross slide	(क्रॉस स्लाइड)
क्षैतिज सरक रुल	Cross rail	(क्रॉस रेल)



टीप—पृष्ठांक ११२ वर Tungsten high speed stool
 असे नजरचुकीने छापले आहे. त्या ठिकाणी
 Tungsten high speed steel असे वाचावे.

सूची

अ

- अन्वायुक्ति – ९२
- अवकाश – ९३
- उभय – ९३
- परिमापा – ९१
- व्यत्यय – ९२
- अनिवर्ती यंत्रणा – ४५
- अभिधट्टि विरूपण – ८, ४०
- अवकाश – ९२
- अन्वायुक्ति – ९३
- आंतर प्रत्यावर – ७
- उभय अन्वायुक्ति – ९३

क

- कर्तनी हत्यारे
- उच्च कर्व पोलादी – १
- कार्बाइडची – ४
- तीव्र गती पोलादी – १
- धातू रंधा यंत्रावर
वापरात येणारी – ८५, ८६
- मिश्र कर्व पोलादी – १
- रुपित्रावर वापरात येणारी – ५, ६
- स्टेलाइटची – २
- सिरेमिकची – ५
- हिंगणी पासून बनविलेली – ४
- कोटकोमापी – ३०
- कोनमापी – १९

संच

स्विल्डणी – ५२, ५३, ८३; ८४

ग

- गभीरतामापी पट्टी – २१
- ज**
- “ज्या” प्रमापी – ३२
- ने कोन मोजण्याची किया – ३५

त

- तबकडी प्रमापी – ३३
- चे पूर्व दावन – २७, ५७
- तितिक्षा – ९१

द

- दोळक भुजा यंत्रणोचे कार्य – ४२

घ

- धातूची अभिधृता – ७
- धातूची प्रत्यास्थता – ७
- धातू रंधा यंत्र – ८१
- कार्यकारी अचूकता – ८२

प

- पट्टी – ९
- प्रत्यक्षांक – ९२
- प्रमापी साधने –
- वाचिक – ९
- तीलनिक – २८

व

- विल यंत्र – ७७
- वैठक – ४३

म

- माप कैवार
- आंतर – २८
- वाह्य – २८

लंगडा - २९

य

यंत्रपटल - ४४

र

रुपित्र - ४०

रुपित्राच्या विविध

भागांचे कार्य - ४३

रुपित्राची, कार्यकारी अनूकृता - ४०

- यंत्र ज्यामिती - ५७

- क्षमता ४०

रुपित्रावर वग बांधी - ६२

व

व्यतिहारिता

मर्यादित - १०

मूळतत्वे - ८९

सार्वत्रिक - ९०

व्यत्यय - ९२

- अन्वायुक्ति - ९२

व्हर्निअर अनुश्रेणी

- उच्चीमापी - ८

- कैवार - १३

- चा सिद्धांत - १६

- गमीरतामापी - २१

वाचनिकांक - ९२

विचलन - ९२

विभाजन - २९

- उपायोज - ७१

- चे पायाभूत तत्व ७२

विविध यंत्रण किया - ३७

विविधोपयोगी तक्ते - १००

विशिष्ट प्रमापी साधने - ३१

विसर्पी करबत येत्र - ९५

विसर्पी मेप - ४४

वीट प्रमापी

- चे संपीडन - २५

- संच - ९४

- वापरा बाबत सूचना - २४

श

शेगडा

असमांतर जवळ्याचा - ४९

उच्चालक फिरता - ४९

पालिगाम - ४९

फिरता - ४६

- लाबण्याची पद्धत - ५०

ष

षट्कोनाचे यंत्रण

करप्याची पद्धत - ६९,७०

स

समतल प्रमापी - ८७

सरळ रेषा प्रमापी - ३५

स्कम्म - ४३


सूक्ष्मप्रमापी - १०

सूक्ष्मांतरप्रमापी - २१

सूक्ष्मगमीरतामापी - २०

સર્વો ગ્રંથાંચી યાદી

- 1) Machine Tool Operation Part II
—Burghardt and Axlerod
- 2) Workshop Technology—Part I and II
—WAJ Chapman
- 3) Kent's Mechanical Engineers' Hand Book
- 4) Tool Engineers' Hand Book
—ASTME
- 5) Engineering Inspection
— Parkinson
- 6) Testing Machine Tools
—Dr. G. Schlesinger
- 7) The New American Machinists' Hand Book
—American Machinist
- 8) Modern Work Shop Technology, Part II
—Dr. H. Wright Baker
- 9) Gauge Blocks and Accessories
—C. E. Johanson Catalogue No. 12-1
- 10) Mitutoyo Catalogue No. E00011
- 11) Chart for Shaping Machines
—IS : 2310 : 1963
- 12) Specifications for Hack Saw Blades
—IS 234 : 1963
- 13) Limits Fits and Tolerances
—IS : 2101 : 1962 and IS : 2102 : 1962
- 14) કાતકામ માર્ગદર્શક—શાં. ગો. મિડે
- 15) કાતન યંત્રાચે અંતરંગ—શાં. ગો. મિડે



साहित्य आणि संस्कृति मंडळाची
काही आगामी प्रकाशने

- वंधान्यांचे स्थापत्य शास्त्र
— श्री. वि. ह. केळकर
- बबोयोग
— श्री. न. गो. देवधर
- प्रकाशचित्रणकला
— श्री. के. चा. गोडवोले
- गणक यंत्रे
प्रा. प्र. द. पारखे
- श्री. रोग चिकित्सा
— डॉ. मधुकर रानडे
- प्रसूतिविद्या
— डॉ. मधुकर रानडे
- कॉकीट मॅन्युएल
— श्री. वि. ह. केळकर
- उष्णता विशान
— प्रा. रा. द. गोडवोले
- मराठी विश्वकोश खंड १, २, ३
— प्रमुख संपादक,
तर्कतीर्थ श्री. लक्ष्मणशास्त्री जोशी

प्रभावी

“उत्पादकता” ते साध्य नव्हे, तर साधन आहे!

- काळच्या शस्त्रांनी आज लढून उद्या जगता येणार नाही त्यासाठी, नवे विज्ञान तथा नवे तंत्र आज नव्याने केल्या जात असलेल्या शास्त्रीय परिभाषेत शिकणे आवश्यक आहे.
- कामगारास मातुभाषेत शिक्षण देऊन त्याची उत्पादकता बाढविता येईल.....हे केवळ शक्यच नव्हे तर आवश्यक आहे.
- यांत्रिक क्षेत्रातील ही वाटचाल भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्याची गुरुकिळी आहे, कारण विचार जेव्हा आकृतीसह आकार घेतात तेव्हा ते खन्या अनुभूतीचे घोतक होय.अनुभवामुळे विषयातील काठिण्य विद्यार्थ्यांच्या कल्पकतेत उत्तरविष्ण्याची ही नाविन्यपूर्ण कलात्मक सुलभता लेखनाच्या आणि आकृतीच्या माध्यमातून उत्तम साध्य झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अल्प परिश्रमात पुष्कळच पदरी पडतेहा दृष्टिकोनांतून लेखकाचे परिश्रम फारच मोलाचे आहेत.